

संगीत
वीरविडंबन नाटक

हें नाटक

नरसिंह चिंतामण केळकर, बी. ए. एलएल. बी.
संपादक 'केसरी' व 'मराठा'

आणि

'मराठे व इंग्रज' 'आयलॅंडचा इतिहास' 'सुभाषित आणि विनोद'
'ग्यारीवाल्डोचें चरित्र' 'तोतयाचें बंड' 'चंद्रगुप्त'
'कृष्णाजुन युद्ध' 'अमाल्य माधव' 'श्रीसंत भानुदास'
'सरोजिनी' 'नवरदेवाची जोडगोळी'
या पुस्तकांचे कर्ते यांनी लिहिले.

(आवृत्ति पहिली)



सन १९१९.

किंमत १ रुपया.

27 SEP 1956

49133

मुद्रक

शंकर नरहर जोशी, 'चित्रशाला प्रेस'
८१८, सदाशिव पेठ, पुणे शहर.

प्रकाशक

कृ. स. हर्डीकर, मॅनेजर बलवंत संगीत मंडळी, नागपूर.

प्रस्तावना

प्रस्तुत नाटकांत पांडव अज्ञातवासांतून प्रगट झाले हा पौराणिक विषय घेतलेला आहे. तथापि, स्वतः कर्तृत्वशून्य असतां पराक्रमाची व्यर्थ बडबड करणारा उत्तर होच या नाटकांत मुख्य भूमिका योजिली आहे.

‘विडंबन’ या संस्कृत शब्दाला अनेक अर्थ आहेत. त्यांची वरेच अर्थ लागू पडणारे प्रसंग या नाटकांत आढळतील. अर्जुनासारख्या वीराला बृहन्नडेचा वेष घेऊन नृत्यगायन करावें लागणें हें वीरविडंबन. उत्तरा-सारख्या क्षत्रिय राजपुत्रानें वीराचा आव आणणें हें वीरविडंबन. विराट-नगरच्या स्त्रियांनीं आत्मरक्षणार्थ हातांत हत्यार धरणें हें वीरविडंबन. प्रत्येक प्रसंगां अर्थ मात्र वेगवेगळा आहे.

प्रस्तुत नाटकाचा प्रथम प्रयोग ‘बलवंत संगीत नाटक मंडळी’ने पुणे येथें ता. १८ जानेवारी रोजी किलोस्कर नाटकगृहांत करून दाखविला.

पुणे. ता० १ फेब्रुवारी

१९१९

न. चिं. केळकर.

नाटकांतील पात्रे



पुरुष

राजा विराट

कुमार उत्तर

धर्म

अर्जुन [बृहन्नडा]

भीम [बल्लव]

दुर्योधन

कर्ण

शकुनी

अमात्य

मधुप

अनेक हेर दूत गोपाल

गंधर्व इत्यादि.

स्त्रिया

राणी सुवेष्णा

उत्तरा


द्रौपदी [सैरंध्री]

दुःशीला

सुशीला

कुसुम

अनेक स्त्रीसैनिक



श्रीशंकर प्रसन्न

संगीत वीरविडंबन नाटक

अंक पहिला.

पद १ राग भूप. ताल नेवरा.

शंकरा देइ चिरकाल अभया ॥ दीन नाटक बालकां
या ॥ धृ० ॥ जन रुचिररुचिवरित धरिती वेषा ते ॥
वितरि त्यांवरि तूं निज माया ॥ १ ॥ व्यतिकरिततनु
सकल जगता सांगसि तूं ॥ धरिला पथ भव भय ताराया २

पद २

वंदन तव चरणि असो रंगदेवते ॥ तेजस्वी भरत
पुत्र तव कृपा मृतें ॥ धृ० ॥ लक्ष्मीपति रक्षि पहा
अन्य युगिं सुरां ॥ रूपा धरि मोहिनीच्या श्रीगुणा-
करा ॥ अवतरलें भूवरि या नाट्य तत्व तें ॥ १ ॥

प्रवेश पहिला

[दिवाणखान्यांत खुर्च्या बगैरे मांडून ठेवल्या आहेत. एका बाजूस गवईबुवा
तबलजी तंबोरा-तबला लावून बसले आहेत.]

सुमंतः—हं, गवईबुवा, होऊंघ्या आतां सुरुवात गाण्याला.

गवईः—पण गाणें ऐकायल्य पुढें कोणी तरी येऊन बसलें पाहिजे ना ?

सुमंतः—त्याचें तुम्हाला काय ?

गवईः—सभाग्रहांतल्या या मोकळ्या भासनापुढेंच गाऊं म्हणतां ?

माझें गाणें मी स्वतः पुष्कळ वेळां ऐकलें आहे. इथें कुणा तरी थोरा
मोठ्या पाहुण्यासमोर गायला मला बोलावलें असेल असें मी समजलों.

सुमंतः—तुमची समजूत बरोबर आहे. आमच्या सरकारचे पाहुणे दुर्योधन महाराज यांच्या करमणुकीकरितां तुमची योजना झाली आहे.

गवईः—फार चांगलें. मग ते येतांच सुरुवात करितों.

सुमंतः—छे: छे: तसें नाही तें. दुर्योधन महाराजांचा एक क्षणसुद्धां करमणुकीशिवाय फुकट जातां कामा नये अशी सक्त ताकीद मला झाली आहे. समजा, दुर्योधन महाराज इकडे आले आणि गाणें चालू नसलें तर तो क्षण करमणुकीशिवाय फुकटच जाणार की नाही ? (चुटकी वाजवून] हं—आटपा, गाण्याला एकदम सुरुवात करा.

गवई—पण रिकाम्या आसनापुढें कसें गावें बुवा ?

सुमंत—तुम्हां बंदेवाईक गवयांना हो काय ? बिदागीची पिशवी तरी तुम्हांला डोळ्यांपुढें दिसते आहे ना ? झालें तर. तीच गाणें ऐकायला समोर बसली आहे असें समजूत गा. हं—करा सुरुवात. एक क्षणसुद्धां गमावूं नका.

गवई—बरें आहे बुवा ! आमच्या घंद्याच्या वर्मावरच धाव घातलात. आतां पुढें काय बोलणार ?

[गाण्यास सुरुवात करतो; दुर्योधन प्रवेश करितो.]

दुर्योधन—हा काय प्रकार ? राजा त्रिगर्त कुठें आहे ? शकुनी मामा कुठें गले ? मित्रराज कर्ण अद्यापि कां नाही आला ? हा गवई कोण ? आणि हें गाणें कशाकरितां ? [गवयाकडे पाठ फिरवून बसतो.]

सुमंतः—[स्वगत] दुर्योधन महाराजांना पुरुषार्थें गाणें आवडत नाहीस दिसतें. [उघड] महाराजांना हें गाणें आवडत नसलें तर दुसरें तयार आहे. [शीळ वाजवितो; गाणत्या मुर्लीचा ताफा पडद्यांतून येऊन नृत्य—गायन करूं लागतो; दुर्योधन त्यांच्याहिकडे पाठ फिरवून बसतो.]

दुर्यो०—[थोड्या वेळानें उसळून] कोण बेवकूफ मनुष्य आहे हा ? कायर, हें गाणें बजावणें काय चालवलें आहेस या ठिकाणीं ?

सुमंतः—महाराजांना हें नृत्यगायन आवडत नसेल तर यांच्याहून मोठ्या गाणार—नाचणारणींचा ताफा आहे मजजवळ तयार ! आज्ञा होईल

तर बोलावतो आंत. महाराजांच्या करमणुकीकरिता सर्वप्रकारची सिद्धता आहे. आज्ञा होण्याचाच अवकाश !

दुर्यो०:—[रागानें उठून] हरामखोर माझी खुशामत करूं पाहता. [त्याच्या तोंडांत देऊन] चल, आटप हा सगळा बाजार. तुला कुणी सांगितली ही नसती उठाटेव ?

सुमंत:—त्रिगर्त राजांच्याच आज्ञेवरून—

दुर्यो०:—फिरून जीभ लांब करून बोलतो [त्याच्या तोंडांत देतो] निघालां कीं नाहीं सर्व इथून ? [मुली दोन वाटांनीं पळून जातात] अरे, हा तंबोऱ्या अजून इथंच बसला आहे !

पद ३ राग कामोद ताल एकताला

दुर्यो०:—जाइरे मूर्खा निघोनि जाइरे ॥ करिसी कटुरवा कशाला ? कपिसम ॥ मधुन मधुन उकलिसि वदन रदन ॥ धृ० ॥ पाही विनोदा नर जो भुकेला ॥ रमावित जा जा तयासि देइल तो तुज लघुमाति धन ॥ ॥ जाइरे० ॥ १ ॥ क्रीडा विलासा मानी मी वमना परी ॥ विभवज्वरिता होइ विनोदहि विषसम सुलभ बहुजरी ॥ जाइरे० ॥ २ ॥

[तबला पायानें लाथाडून देतो. गवई व तबलजी पळून जातात]

राजा त्रिगर्त झाला तरी खुभमस्कऱ्याच दिसतो. अशा साधनांनीं हा माझी करमणूक करूं पाहतो काय ? पण क्षुद्र मनाच्या मनुष्याला करमणुकीचें हे असले क्षुद्रप्रकारच सुचावे यांत काय आश्चर्य ? [सुमंतास] ए बेवकूफ ! राजा त्रिगर्त कुठें आहे ? बोलतोस कीं नाही ?

सुमंत:—त्रिगर्तराज आतां इतक्यांत येतील. तोंवर आपली करमणूक—

दुर्यो०:—फिरून करमणुकीची गोष्ट बोललासच. चल चालता हो इथून, आणि त्रिगर्त राजाला इकडे पाठवून दे. (सुमंत जातो) करमणूक ! आतां कसली करमणूक ? पांडवांचा वनवास आणि माझी करमणूक एकदमच संपली. अज्ञातवासी पांडव कुठें आहेत हें जोंपर्यंत कळत नाही तोंपर्यंत मीहि राजपदारूढ आहे कीं त्या पदापासून भ्रष्ट झालों हें

कसें कळणार ? पांडवांचा अज्ञातवास यशस्वी रीतीने संपला की मनुजनवास सुरू होणार.

पद ४ राग त्रिहाग ताल त्रिताल.

दुर्योः—विधिची क्रीडन रीती विपरीत खरी ॥

मनुज बुडवितो मधुनि मधुनि तो असुख निर्झरीं ॥

दृढ बांधोनी भोग गुणांनीं घटियंत्रीं ॥ धृ० ॥

विपदा तरुनि उठविल पांडव मीं कौरववर होईन तृणसम

कोण पुसे मग मजला । जगही धिःकारी ॥ १ ॥ दैव० ॥

[त्रिगर्त प्रवेश करतो.]

राजा त्रिगर्त, आदरातिथ्याचे तुझे हे प्रकार आतां पुरे झाले. मी कर-
मधुकीकरतां ह्यापून तुझ्या नगरीला आलों नाहीं.

त्रिगर्तः—नाहीं महाराज, मी तरी असें कसें म्हणेन ? पण आपल्या-
सारख्या अधिराजांचें पाय माझ्या घराला कशांनें लागणार ! आपण माझ्या
घरी आला आणि मी आपलें आदरातिथ्य केलें नाहीं तर मला कसें
बरें वाटेल ?

दुर्योः—मला बरें वाटावें अशीच तुझी इच्छा असेल तर त्याला
फक्त एकच मार्ग आहे.

त्रिगर्तः—महाराजांच्या तोंडांतून शब्द निघण्याचाच अवकाश, मी
तो ताबडतोब पुरा करीन. आज्ञा व्हावी.

दुर्योः—राजा, हें बोलणें फार सोपें पण करणें फार दुष्कर आहे.

त्रिगर्तः—आपल्या कृपनें मला दुष्कर काय आहे ?

दुर्योधनः—फक्त एकच गोष्ट.

त्रिगर्तः—ती कोणती ?

दुर्योधनः—अज्ञातवासी पांडवांचा शोध.

त्रिगर्तः—आहे खरीच. पण मी पांडवांच्या शोधांतच आहे.

दुर्योधनः—नुसतें शोधांत राहिल्यानें माझें समाधान कसें होणार ? तो
शोध सफल व्हायला नको काय ? मी सुद्धां याच शोधांत आज कैक महिने
घालविले; पण आतां मात्र मी निराशेच्या दुःखानें वेडा होऊं लागलों आहे.

सा

त्रिगर्तः—महाराजांची ? आणि निराशा ? अशी गोष्टच कधी होणार नाही. कर्णराजांचे ईर्ष्या, शकुनीमामांचे चातुर्य, हीं जोपर्यंत आपल्या बाजूला आहेत तोंपर्यंत पांडव पाताळांत दडून बसले असले तरी त्यांचा शोध लागल्याशिवाय राहणार नाही.

दुर्योः—हे.य. माझ्या सुदैवाप्रमाणें या माझ्या स्नेह्यांच्या व उपकारकऱ्यांच्या प्रयत्नावर माझी भिस्त आहे. पण पांडवांच्या अज्ञातवासाचे आतां अवघे तीन महिने शिल्लक उरले आहेत. या तीन माहिन्यांत जर शोध लागला नाही तर पांडव राजरोस रीतीनें पुढें येऊन आपलें राज्य मागतील व मला तें त्यांच्या स्वाधीन करावें लागेल !

त्रिगर्तः—तीन माहिन्यांत इकडची पृथ्वी इकडे होईल. महाराजांनीं चिंता करण्याचें कांहीं कारण नाही. हे पहा, कर्णराज आलेच.

कर्णः—(प्रवेश करून) मित्रा सुयोधना, तुझा विजय असो.

दुर्योः—मित्रा, पांडवांचा अज्ञातवास यशस्वी होऊं पहात आहे. त्यांचे हितचिंतकही त्यांना असाच आशीर्वाद देत असतील नाही ?

कर्णः—मित्रा, सुराज्यव्यवस्थेनें तूं आपल्या समस्त राज्यांतल्या प्रजेला इतका प्रिय होऊन राहिला आहेस कीं, पांडवांना विजयी होण्याचा आशीर्वाद देणारा एकही हितचिंतक आजच्या घटकेला उरला असेल असें मला तरी वाटत नाही. पण तें असो. मी तुला एक आनंदाची बातमी सांगायला आलों आहे.

दुर्योः—ती कोणती ?

कर्णः—कीचकाचा वध नुकताच झाला

दुर्योः—काय ! कीचकाचा वध झाला !

त्रिगर्तः—[आनंदांन] अहाहा ! फार छान झालें. माझा जन्माचा शत्रु नाहीसा झाला.

दुर्योः—आपल्या मित्रांच्या शत्रूंचें निर्दालन होणें हें इष्टच आहे. त्रिगर्ता मी तुझें अभिनंदन करितों.

कर्णः—सुयोधना, तूं एकट्या त्रिगर्त राजाचेंच काय पण या बातमीमुळे स्वतःचेंहि अभिनंदन करणें योग्य आहे.

दुर्यो०:—तैं कसें ?

कर्णः—कीचकाचा वध झाला खरा; पण तो कां कसा व कुण केला याकडे लक्ष दिलेंस तर तुला स्वतःचें अभिनंदन करण्याचेंहि कारण कळून येईल.

दुर्यो०—मित्रा, दुःखाप्रमाणें आनंदाचीहि बातमी कोणाला एकदम सांगून टाकूं नये, सांगत सांगत सांगावी असें तुझे मत दिसतें. पण हा सुयोधन दुःखाप्रमाणें सुखाच्याहि कामीं एकभोजी आहे. त्याला सर्व सुखाचा व सर्व दुःखाचा ग्रास एकदम करितां येतो हें तूं विसरलास ! सांग, तुझी बातमी सर्व एकदम सांगून टाक.

कर्णः—कीचकवध झाला त्याचा प्रकार फारच अद्भुत आहे. विराट राजाच्या पदरीं सैरंगी नांवाची एक सुंदर दासी आहे, तिच्यावर कीचक बलात्कार करण्याला प्रवृत्त झाला म्हणून त्याचा खून झाला.

दुर्यो०—राजदरबारच्या सुंदर दासींवर बलात्कार नेहमीच होतात पण त्याकरितां खून सहसा होत नाहीत.

कर्णः—अगदीं बरोबर. शिवाय, खून झाला तो कीचकासारख्या दह हत्तींच्या बळाच्या योद्ध्याचा, आणि तोही द्वंद्वयुद्धांत; इतकेंच नव्हे तर तोहि इतक्या सफाईनें झाला कीं भर राजवाड्याच्या संगतिशाळेंत मध्यरात्री हा खून झाला, तरी त्याचा पत्ता मुद्दा किंवा चाहूलहि कुणाला लागली नाही.

दुर्यो०:—विराट राजाच्या दरबारीं कीचकाचा खून करण्यासारखा घाडसी किंवा बलवान् वीर कोणी असेल असें मला वाटत नाहीं.

कर्णः—विराटाच्या दरबारींच काय, पण इतर राजदरबारींसुद्धां असा प्रबल योद्धा सांपडणें शक्य नाहीं.

दुर्यो०:—नसेल, पण मला आनंद वाटण्यासारखें यांत काय आहे !

कर्णः—मित्रा, तुला सुखदुःखाचा ग्रास एकदम करतां येतो; पण कोणत्याही गोष्टींत अनुमान मात्र एकदम बांधतां येत नाहीं असेंच म्हणावें लागतें. कीचकाचा वध करूं शकेल असा वीर मला तरी एकच दिसतो.

दुर्यो०—तो कोणता ?

कर्ण—द्वितीय पांडव भीमसेन. माझा तरी तर्क असा चालतो की, हा खून—हें भयंकर कर्म—भीमसेनानेंच केलें. अर्थात् भीमसेन विराट-नगरच्या आसपासच कुठें तरी असला पाहिजे. आणि एकट्या भीमाला आपण ओळखून काढले तरी सर्व पांडवांना फिरून बारा वर्षे वनवासाला जावें लागेल !

दुर्यो०:—भीमसेन समोर आल्यावर त्याला नुसतें ओळखून काय उपयोग ? त्याच्याशी गदायुद्ध करण्याला हे पहा माझे बाहू कसे स्फुरण पावत आहेत.

कर्ण:—भीमसेन समोर आल्यावर मग महायुद्ध होईल; पण तो समोर कसा येणार !

दुर्यो०:—याची तोड शकुनीमामाच काहीं सांगू शकतील.

शकुनी:—[प्रवेश करून] हा पहा मी शकुनी तेंच सांगायला आलों.
[सर्व उठून उत्थापन देतात.]

सुयोधना, कर्णा, पांडव संशोधनाचें आपलें कार्य सफळ होणार ! मात्र मी सांगतो ती युक्ती करा.

दुर्योधन—पांडवांना पहिला वनवास घडविण्याची युक्ति ज्यांना सुचली त्यांनाच पांडवांना फिरून वनवास घडविण्याची युक्ति सुचणार हें काय सांगायला पाहिजे ?

शकुनी:—युक्ती फारच सोपी आहे. फाशांचा आवाज ऐकतांच जुगारी मनुष्य आपलें देहभान विसरतो, स्त्रियांच्या कांकणाचा आवाज ऐकतांच कामी मनुष्य आपले कान टक्कारतो, त्याचप्रमाणें शस्त्रास्त्रांचा खण-खणाट किंवा रणदुंदुभीचा आवाज ऐकतांच खरा वीर पुढें सरसावल्या-शिवाय राहात नाही हा सामान्य नियमच आहे. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, तशीच ती त्याच्या मरणालाहि कारणीभूत होते.

दुर्यो०:—पण आपण यापूर्वी सर्व राजे पादाक्रांत करून मांडलीक बनवून सोडले असल्यानें आतां आम्हीं रणसंग्राम तरी कुणार्शी मांडूं शकणार ?

संगीत वीरविडंबन

शकुनीः—भांडण करणाराला प्रतिपक्षाची वाण केव्हांच पडत नाही कलहप्रिय मनुष्यानें जुने शत्रु संपले तरी नवीन शत्रु निर्माण केले पाहिजेत विराटे राजा पांडवांचा पक्षपाती आहे ही गोष्ट तुला माहीतच आहे.

दुर्योः—पण असल्या क्षुद्र शत्रूवर हत्यार उपसणें यांत माझ्या सारख्याला भूषण तें कोणतें ?

शकुनीः—ही वेळ भूषण पहाण्याची नसून कार्य साधण्याची आहे.

कर्णः—पण विराट राजावर स्वारी करण्याला जगाला दाखविण्यासारखें कारण तरी पाहिजेना ?

त्रिगर्तः—महाराज, या कार्मी मी एक तोड सुचवितों. पूर्वी कीचकाच्या बळावर विराटानें माझ्या राज्यावर स्वारी करून मला दांती तृण धरायला लाविलें होतें. कीचक जिवंत असेपर्यंत मला त्याच्यावर सूड घेतां आला नाहीं. आज कीचक मारला गेल्यावर मी विराटावर सूड घेण्याला कां प्रवृत्त होऊं नये ?

शकुनीः—मी हीच तोड सुचविणार होतों.

दुर्योः—मग त्रिगर्त तें काम उरकण्याला एकटा पुरे आहे.

कर्णः—पण असल्या क्षुद्र प्रतिपक्षांच्या भांडणांत भीमसेन पुढें येऊन प्रगट होईल असें मला वाटत नाहीं.

शकुनीः—सुयोधना, कर्ण बरोबर बोलला. कौरवांचा संबंध थोडा-बहुत आल्याशिवाय भीमसेनाला आत्मघातकी स्फुरण येणार नाहीं. माझा वेत असा आहे कीं, त्रिगर्ताचे पाहुणे म्हणून आपण त्याच्या बरोबर विराटनगरच्या आसपास शिकारीला जावें. शिकार करतां करतां त्रिगर्तानें विराटाचा गौळवाडा लुटावा. अर्थात् विराट राजा त्याला प्रतिबंध करायला येईल, तसें झालें ह्मणजे आपण युद्धांत सामील होऊं, आणि सुयोधन युद्धांत सामील झालेला पाहतांच भीमाला पराक्रम दाखविण्याची संधि साधावीशी वाटेल.

दुर्योः—एकंदरीनें, म्हटलें तर हें युद्ध आहे, म्हटलें तर नाहीं.

कर्णः—सुरवातीला तें युद्ध नाही, येवढ्यावरून आपणावरचा युद्ध करण्याचा अपवाद टळेल. शिकारीला व मर्दानी हुल्लडीला युद्धाचें स्वरूप आलें तर आपला कार्यभाग तेवढा साधून अपवाद उरणार नाही.

दुर्योः—मी अपवादाला जुमानीत नसतो. (हंसून) मग काय ? मित्रा त्रिगर्ता, नाही नाही ह्मणतां तुझ्या हातची करमणूक मला स्वीकारावी लागणार !

त्रिगर्तः—माझी इच्छा येऊन जाऊन तेवढीच होती. पण शकुनी-मामांच्या युक्तीनें आपली करमणूक करण्याबरोबर माझा सूडही साधणार !

[दूत प्रवेश करतो]

दूतः—पांडवांचा माग विराटनगरापर्यंत लागला महाराज.

शकुनीः—सुयोधना, एकूण माझे प्रयत्न यशस्वी होणार असें दिसतें. वरें पुढें ?

[दुर्योधन व कर्ण एकमेकांच्या हातावर टाळी देतात.]

क्षत्रः—पुढें मात्र तो माग गुप्त झाला.

दुर्योः—तर मग पांडव खचित विराटनगरांत किंवा त्याच्या भासपास असत पाहिजेत. अशा स्थितीत अप्रत्यक्ष मार्गाचा अवलंब न करितां एकम विराटनगरावरच आपण चालून गेलों तर ?

शकुनीः—बिकट व नाजूक परिस्थितीत प्रत्यक्षापेक्षां अप्रत्यक्ष मार्गाचाच अवलंब अधिक श्रेयस्कर असतो. पांडवांना हुडकून काढून घरण्याकरितां आपण विराटनगरावर चालून गेलों तर पांडवांना आपल्या हेतूचा संशय येऊन ते सावध होतील. स्वतः बेसावध आहों असें दाखविल्यानें शत्रू बेसावध राहतो.

पद ५ टुंबरी पंजाबी.

शकुनीः—गूढा कपट नीति ॥ प्रहरण जगतीं ॥ धृ० ॥ केसरि जरि विक्रमबल ॥ तरि नमवी निज भुजदल ॥ ही वधरीति ॥ १ ॥ लपुन छपुन वन पल्लव जालीं ॥ वाजुं न दे अणुही पदतळ ॥ गज बालि अति ॥ २ ॥

कर्णः—मित्रा, शकुनीमामांचें म्हणणेंच मला अधिक ग्राह्य वाटतें.

दुर्योः—ठीक आहे. जसें तुम्हां दोघांना वाटेल तसें करा.

शकुनीः—त्रिगर्ता, विराटाचे दोन गौळवाडे उत्तर व दक्षिण दिशेला आहेत ना ?

त्रिगर्तः—होय महाराज.

शकुनीः—तर मग आपणाला दोहोंकडून एकदम मारा केला पाहिजे. चला. हा कपटाचा फासा कसा टाकावयाचा हें मी सर्व ठरवितों.

त्रिगर्तः—सुयोधन महाराजांचें थोडेंबहुत कार्य मजकडून झाल्यास मी धन्य होईन. [सर्व जातात.]

अंक १ प्रवेश २

[दुःशीला आणि सुशीला प्रवेश करतात.]

दुःशीलाः—या मेल्या सैरंध्रीला कुठें सोधावी कुणाला ठाऊक !

सुशीलाः—मेल्ये सोधीनास कां आणखी चार ठिकाणीं ? सोशीस तर तुझे पाय मोडतील वाटतें ? राजवाड्यांत सुग्रास अन्न खातेस तेंपूंचे दे थोडें पायपिटी करून.

दुःशीलाः—तू कांग असा तिचा कैवार घेतेस नेहमी ?

सुशीलाः—तू कांग अशी तिच्या पाठीस लागतेस हात धुवून नेह !

दुःशीलाः—अग कां म्हणजे काय ? ही पांढऱ्या पायाची बया या राजवाड्यांत आल्यापासून आम्हीं इतर दासी अगदीं निस्तेज झालीं आहो. तिच्यामुळें संकटें तरी काय थोडीं आलीं ? तिच्यापार्यां कीचक महाराजचा खून सुद्धां झाला. इचे नवरे म्हणे पांच गंधर्व आहेत. कोण भयंकर अवदसा ही ! तिला पाहिलें कीं मला भीतीच वाटते.

सुशीलाः—तिचें तेज आहेच तसें !

दुःशीलाः—तिच्या तेजानें राजवाड्यांत खून तर झालेच. आ. राजवाड्याला आग लागावयाची तेवढी बाकी उरली आहे !

सुशीलाः—मी तर म्हणते कीं, कीचक महाराजांचा खून झाल्यानें राजवाड्यांतल्या सगळ्या पतिव्रतांचा हृद्रोग टळला. आणि वाडा जळून जा

तरी मी म्हाटलें असतें कीं, कीचकासारख्या अभमानें विटाळलेली ही वास्तु बरी पवित्र झाली !

दुःशीलाः—आपल्या सुधेष्णा राणीसाहेब तिला या खुनानंतर राजवाड्यांतून हांकून घ्यायला तयार झाल्या होत्या; पण आतां पहातें तों फिरून तिला कांहीं दिवस ठेवून घ्यायचा हुकूम झाला आहे. तुजें माझें पटेना आणि तुझ्यावांचून गमेना अशांतली गत झाली म्हणायची.

सुशीलाः—राणीसाहेबांनीं केलें तेंच बरोबर आहे. त्यांना माणसाची परीक्षा तुझ्यापेक्षां पुष्कळ चांगली आहे.

दुःशीलाः—बरें वाई. घालीनात कां गळ्यांत गळा त्या अवदसेशीं ! मी काय आपली सांगितल्या कामाची.

सुशीलाः—मग हें ठाऊक होतें तर कशाला आपली बेताल जीभ इतका वेळ वेडेंवाकडें बोलून नाचवलीस ?

दुःशीलाः—मेलें मनांत येतें तें बोलल्याशिवाय राहवत नाहीं. तूं सैरंभ्रीची जिवलग मैत्रीण. तुझ्याजवळ कुठून बोलायची बुद्धि मला झाली कुणाला ठाऊक ? बरें पण सांगतेस का सैरंभ्री कुठें आहे ती ? तिला यायला वेळ लागला म्हणजे राणीसाहेब माझ्यावर एवढे डोळे करताल.

सुशीलाः—अशी, आतां कशी आलीस वठणीवर ? अग आपल्याला दासीचा जन्म आला म्हणून अशी माणुसकी सोडूं नये हो. सैरंभ्री कोणीहि असो. पण दासीच्या जन्माला खचित आलेली नाहीं. आपणासारख्या बायका तिच्या दासीच्या दासी शोभतील बरें. मी म्हणतें तेंच पुढें मागे केव्हां तरी खरें ठरेल बघ.

दुःशीलाः—बरें हो ! तिचा खेह संपादून एखादा तरुण गंधर्व नवरा करून घ्यायचा असेल तर घे. माझी ना नाहीं. पण आर्षी सैरंभ्री कुठें पाहिलीस तें सांगशील का ?

सुशीलाः—मला नाहीं माहीत. ती राजवाडा सोडून बाहेर थोडीच गेली असेल. चार पावलें आणखी हिंड म्हणजे सांपडेल. मला तुझ्याशीं हुजत घालायला वेळ नाहीं समजलीस ? (दोघो दोहों बाजूंनीं जातात.)

अंक १ प्रवेश ३

[संगीतशाळेची एक खोली. हातांत पक्कानाचें ताट घेतलेला भीम प्रवेश करतो.]

भीमः—धिःकार असो या अज्ञातवासाला. कीचकाचा वध करून देवी द्रौपदीवरचें संकट टाळल्यापासून तिला भेटावें आणि अभिनंदनपर-समाधानाचे दोन शब्द बोलावे म्हणून आज दहा अकरा दिवस आटो-काट प्रयत्न केला; पण व्यर्थ. तिला भेटण्याचे निरानिराळ्या चार ठिकाणीं चार मिषांनीं संकेत केले; पण ते सारे फुकट गेले. आयत्या वेळीं कांहीं तरी काम निघून तिला सत्तेनें कोणी तरी हांक मारून हाताला धरून ओढून नेई. आज सुदैवानें इकडे येण्याला बरी संधि मिळाली. मी बोलून चालून सैपाकधरचा धनी, संगीतशाळेकडे मी कसा येणार ? पण आज संगीतशाळेंत होणाऱ्या समारंभाच्या वेळीं पक्कानें खाण्याची उत्त-राला लहर आली त्यामुळें इकडे येण्याला फावलें. पण मी आलों म्हणून द्रौपदी कशी येणार ? कीचकाची पीडा तिच्यामार्गे लागल्यापासून तिचा चेहरा कोमेजल्या कमळासारखा म्लान व निस्तेज झाला होता. आज ती दृष्टीस पडली तर त्या चेहऱ्यावर फिरून पूर्वीची टवटवी पाहून मला किती तरी आनंद होईल. अे हो ! देवा, शाबास. तुला शतशः धन्यवाद असो. ही पहा द्रौपदीच इकडे येत आहे. देवा द्रौपदी—

[हातांत पुष्पांच्या माळा घेऊन द्रौपदी प्रवेश करिते.]

पद ६ चाल—राग केदारा ताल त्रिताल.

द्रौपदीः—काय देवा अजुनी येत तुजला । दया नाही ना ।
दया नाही ना ॥ आस मात्र धरिली मनिं ॥ परि सोसेना
गुप्त वास हा मला ॥ घृ० ॥ राहुनि पर गृहिं मळबुनि
काया ॥ दासी कमीं पांडव जाया ॥ शिणतां कृष्णा
केवि पाहवे तुला ॥ १ ॥

भीमः—देवी द्रौपदी—

द्रौपदीः—[साशंक मुदेनें इकडे तिकडे पाहून] महाराज, काय हा अविचार ! माझे नांव घेऊन आपण येवढ्या मोठ्यानें हाक मारतां ती कोणी ऐकेल ना ?

भीमः—देवी, अविचार हेंच या भीमाचें भीमपण.

द्रौपदी—महाराज, फिरून तेंच. माझें नांव न घेतां आपण आपलें स्वतःचें नांव मोठ्यानें उच्चारलें-तरी तें तितकेंच अनिष्ट आहे.

भीमः—देवी, अनिष्ट संपलें. दुष्ट कीचकाचा मी वध केला तोच आपल्या अज्ञात वासाच्या समाप्तीचा मुहूर्त. कुलगुरूंनीं नुकताच दादांना गुप्त निरोप पाठविला आहे कीं, चांद्रमासांच्या कालगणनेनें आपल्या अज्ञात-वासाचे आतां अवघे चार दिवस राहिले आहेत.

द्रौपदीः—चार दिवसच काय, पण अज्ञातवासाची एक घटकाहि आपला वनवास फिरून उभा करायला पुरेशी नाहीं काय ?

भीमः—होय देवी. पण कीचकाचा वध केल्यानंतर तुझ्याशीं झालेल्या या पहिल्या भेटीच्या आनंदांत मला सावधगिरीचा विसर पडणें साहजिकच नाहीं काय ? देवी बोल, कीचकाचा वध झाल्यानें आतां तूं निष्कालजी झालीस ना ?

द्रौपदीः—होय. पण त्या वधानें फिरून एक संकट माझ्यावर येऊं पहात होतें.

भीमः—तें कोणतें ?

द्रौपदीः—माझे पाठीराखे गंधर्व आहेत असें मला सांगावें लागलें. त्याबरोबर सुदेष्णा राणीसाहेब भ्याल्या. फिरून हें गंधर्व आणखी काय अरिष्ट आणतील न जाणे असें ह्मणून त्यांनीं मला नगर सोडून जाण्याची आज्ञा केली.

भीमः—मग ?

द्रौपदीः—मी त्यांच्या हातापायां पडलें, रडलें, पदर पसरून भिक्षा मागितली तेव्हां दया येऊन आणखी पंधरा दिवसांची मुदत मला मिळाली.

भीमः—आतां पंधरा दिवसाचेंही काम नाहीं. जिंकला, आही अज्ञातवास जिंकला. देवी द्रौपदी—

द्रौपदी:—(घाबरून) महाराज, आपण फिरून अविचारांत शिरून मला माझ्या नावानें हाक मारली हें बरें का ? कीचकवधानें आपणाप्रमाणें मलाहि आनंद झाला आहे. पण बेसावधपणाचा एकीह क्षण आपणाला फिरून वनवास आणि अज्ञातवास घडवील, हें लक्षांत आइ ना ! महाराज हळू बोला.

भीम:—कीचकाच्या रक्तानें माखलेले हात तसेच ठेवून या अज्ञातवासांतून बाहेर पडून त्या हातांनी तुझ्या या कष्टपीडित देहाला मला कुरवाळायला सांपडतें तर मी धन्य झालों असतो. पण नाही. तें सुख देवांत नाही. फिरून ते हात मला सैपाकघरच्या खरकट्यांत भरावे लागले.

द्रौपदी:—(घाबरून) निघा महाराज इथून निघा. कोणाचीशा चाहूल आली वाटतें.

[भीम पक्कानांचें ताट उचलून घेतो.]

दुःशीला:—(पडद्यांतून) सैरंग्री, अग ए मेल्ये सैरंग्री. तूं आहेस तरी कुठें ?

द्रौपदी:—(भीमास) महाराज, राजवाड्यांतली ही गजधंटा आली वाटतें इकडे. आपण निघून जा. (मोठ्यानें) ये हो दुःशीले. मी इकडे आहे बरेंका ? (भीमास) एकाचे अकरा करणारी ही सगळ्या दासींतली चटोर दासी. महाराज, आपण जा कसे. (मोठ्यानें) दुःशीले ये इकडे माझा हात गुंतला आहे. (भीमास) महाराज, आपणाला इथं पाहून ती कांहीं तरी टाकून बोलेल. तो अपमान मला दुःसह होईल.

भीम:—अपमान ! अज्ञातवास हें अपमानाचें माहेरघर. त्याला भिऊन काय होणार ? पण अज्ञातवास संपत आला असें दिसूं लागल्यापासून अपमानाचें मला उलट कौतुकच वाटूं लागलें आहे. आजवर झालेल्या अपमानापेक्षां अधिक दुःसह असा अपमान ही विचारी दासी तो काय करणार ?

दुःशीलाः—(प्रवेश करून) सैरंध्री, मेल्ये इकडे ग काय करीत होतीस ? आणि हा कोण ? हा तर बल्लव. काय कुजबुजतेस त्याच्याशी ? सांपडेल त्या पुरुषाशी कुजबुजण्याच्या तुझ्या सवयीनें झाले तेवढे तुझे धिंडवडे पुरे नाहीत वाटते ?

द्रौपदीः—अग कुजबुजणें कसलें ? या फुलांच्या माळा संगीतशाळे-कडे नेत होतें त्या जरा एकमेकांत गुंतल्या. त्या सोडवायला मदत करा म्हणून बल्लवराजांना सांगत होतें दुसरें काय ?

दुःशीलाः—अहाहा, काय पण सोज्वळ संपादणी करते आहेस ! जसें कांहीं कोणी खरेंच म्हणेल. नाजूक फुलांच्या माळांची गुंतागुंत झाली आणि ती म्हणे सोडवायला हा धटिंगण मदत करणार ! मोठा नाजूक कीं नाही. मेल्याचीं बोटें पहा, या लतामंडपाच्या खांबायेवढालें आहे एकेक. त्यांनीं कां हा फुलांच्या माळांची गुंतागुंत सोडविणार ? नाजूक ग बाई अगदीं नाजूक. बल्लवा, मेल्या, मणाचा भात दवळायचा तो पळा आणायचा होतास, नाही तर मणाच्या पोळ्या लाटायचें तें लाटणें. म्हणजे त्यांनीं या गुंतलेल्या फुलांच्या माळा चांगल्या सोडवितां आल्या असत्या !

भीमः—काय दुःशीलाबाई, मी नाजूक नाही म्हणतां ? मला तर वाटते कीं माझ्याइतका नाजूक या सान्या अंतःपुरांतहि कोणी नसेल. तुमच्या डोळ्यांतलें काजळ या नाजूक बोटांनीं काढून दाखवूं कां ? तुमच्या ओठावरचा विड्याचा रस ओठ न दुखवितां पुसून दाखवूं कां ?

द्रौपदीः—बल्लवराज, ही दुःशीला आली माझे काम झालें. तुझी जा बरं का आतां ? [भीम जातो]

दुःशीलाः—मी जसें कांहीं तुझे कामच करायला आलें असेन ! गुंते नात का तुझ्या फुलांच्या माळा. खालील शिब्या राणीसाहेबांच्या. तूं त्यांची आवडती दासी. शिब्या खाल्यानें आणखी आवडती होशील. मी राणीसाहेबांचा नुसता निरोप सांगायला आलें आहे तुला.

द्रौपदीः—काय निरोप आहे ? काय आज्ञा आहे राणीसाहेबांची मला ?

दुःशीलाः—निरोप असा आहे की आणखी अर्था घटकेने संगीत-शाळेत फुलांच्या माळांची तबके भरून तयार पाहिजेत. जर चुकलीस तर माझ्या कामाला पडायचें नाहीं अशी सक्त ताकीद आहे त्यांची.

द्रौपदीः—अगबाई. खरंच कां ? या मेल्या माळा एकांत एक गुंतल्या त्या सुटतील तरी कशा ? दुःशीले मदत करतेस का मला जराशी ?

दुःशीलाः—माझे अडले आहे खेटर तुला मदत करायला. शाबासकी घेणार तू आणि मदत करावी मी ? खासा न्याय ! ज्यानें करावें त्यानेच भरावें. येणार-जाणाऱ्या पुरुषाकडे नजर लाविली नाहीं ह्मणजे हातांतल्या माळा गुंतत नसतात. ही पहा मी चालले. निरोप सांगितला, माझे काम झाले. [फणकाऱ्यानें जाते]

द्रौपदीः—चांद्रमासाच्या कालगणनेनें अज्ञातवास आणखी चार दिवसांनीं संपणार; मग चांगलीशी संधी पाहून प्रगट व्हावयाला हरकत नाहीं असा कुलगुरुजींचा गुप्त निरोप धर्मराजांना आला. तो अर्जुनजींना गुप्तपणे कळवायला मला त्यांनीं सांगितले. समारंभाच्या आर्वीसंगतिशाळेच्या वाटेवर अर्जुनजी भेटतील, या आशेनें मी कांहीं तरी बहाणा करून इकडे आले; तों अर्जुनजींच्या आर्वी भीमसेनच भेटले. बरें, कीचकाचें संकट या अज्ञातवासांत अशा रीतीनें निवारायला त्यांच्याशिवाय कोण समर्थ होता ? ह्मणून कृतज्ञताबुद्धीनें त्यांना भेटून आपल्या आनंदाश्रुती त्यांचे पाय भिजवावे असें पुष्कळ वेळां मनांत आले; पण मनाजोगें घडून आलें तर मग तो अज्ञातवास कसला ? पण सुदैवाने त्यांची दृष्टभेट तरी झाली आणि दोन शब्द बोलायला सांपडले. अगबाई, हें अर्जुनजीहि इकडे आलेच वाटते.

अर्जुन—[प्रवेश करून] (हळूच) देवी द्रौपदी, कीचकवधामुळे संकटाचें ग्रहण सुटलेला तुझ्या या मुखचंद्रिकेला मी प्रेमप्रणाम करितों.

द्रौपदीः—[इकडे तिकडे पाहून] (गाहेवरून) महाराज हें काय बरें असें बोलतां ? मी संकटमुक्त झाल्याची आनंदाची बातमी आपणाला कळवून या पूर्वीच आपल्या पायावर डोकें ठेवायला धांवत यायला पाहिजे

होतें, आणि मी येण्याचा पुष्कळदां प्रयत्नही केला; आपली एकांती गांठ पडण्याचा योगच येईना. पण आज संगीत शाळेच्या समारंभाच्या गडबडीत आपली ओझरती गाठ पडेल या आशेनें मी इकडे आलों. आपण मला प्रणाम करावयाचा, कीं मी आपल्याला ?

अर्जुनः—देवी तुझ्या पातिव्रत्याच्या तेजामुळेच असल्या प्रचंड संकटाचें अशा यशस्वी रीतीनें निवारण झालें. तूं आह्मा पांडवाची नुसती धर्मपत्नी नसून भूषण आहेस. पति हा जसा पतिव्रतेचा देव तशीच पतिव्रता पत्नी ही पतीची देवता. मी तुला पवित्र अंतःकरणानें प्रणाम कां करूं नये ?

द्रौपदीः—असो; महाराज, हा एकांत क्षणभरहि टिकण्याची शाश्वती नाही. कोणी येऊन आपल्या एकांताचा भंग केला नाही तोंपर्यंत धर्मराज महाराजांचा गुप्त निरोप आपणाला सांगून टाकूं दे.

अर्जुनः—(उत्सुकतेनें) दादांचा काय गुप्त निरोप आहे ?

द्रौपदीः—कुलगुरुजीनीं त्यांना असा निरोप गुप्तपणानें पाठविला आहे कीं, येत्या सप्तमी तिथीला आपला अज्ञातवास पुरा होतो. मग योग्य संधि पाहून प्रगट व्हावयाला हरकत नाही. महाराज, आमचा हा खडतर अज्ञातवासयोग खरोखरच आतां संपणार ना ? [रडूं लागते]

अर्जुनः—द्रौपदी, अज्ञातवास संपायचा अवघ्या चार दिवसांवर आला असें मला तूंच सांगतेस आणि तूंच अश्रुपात करितेस !

पद ७. चाल—हम लारा माता.

उरला थोडा गूढ वास पांचाळी ॥ ध्रु० ॥ सरली घोरा
रजनी उगवे यश तरणी ॥ पांडव मंगल भाळ तळीं ॥
उरला ॥ १ ॥ घर्षण निकर्षी घडतां सुवर्ण दिपवी
• नयना ॥ क्लेशचि होती बहु सुफली ॥ २ ॥

द्रौपदीः—संकट समोर उभें राहिलें असतांना हृदयावर दडपण पडल्यानें अश्रु येत नाहीत; पण संकट दूर होण्याच्या बेताला मनाला हलकें वाटून अश्रु येतात. महाराज, संकटें सोसावीं पुरुषांनीं आणि मन उदार

करून लोकोत्तर विचारांनी स्वतःचें समाधानहि करावें पुरुषांनींच. त्यांची ! आम्हा बायकांना अबला हेंच नांव योग्य आहे. आम्ही स्वतःच निर्वळ त्या निर्वळ असून शिवाय पुरुषांनाहि आम्ही दुःख विलापांनी बळ करितों. आणि हें सारें कळत असूनही आमचे दुःखविलाप आम्हा आवरत नाहीत. पण महाराज, मी दुःख करितें तें माझ्या स्वतःकडे नव्हे, तर आपली ही दुर्दशा पाहून. आपल्यासारख्या वीराला असा धारण करावा लागावा आणि आपली अशी विटंबना व्हावी हें देव कसें आवडलें ?

अर्जुनः—देवी, देव कधी आला होता मला सांगायला की असला बृहन्नडेचा वेष घे म्हणून ? त्याला कां वरें दोष लावतेस ? के आत्मरक्षणाचा एक सोपा उपाय म्हणून स्वेच्छेनें मी तो घेतला. मला वाटतें की, हा वेष मला घ्यावा लागला हें एका परीनें फार वरें झाले.

द्रौपदीः—तें कसें महाराज ?

अर्जुनः—लोकांनी मला सर्व जगांतला श्रेष्ठ वीर असें नित्य ह्मण आणि या स्तुतीच्या मद्यानें मीहि गुंग होऊन जाऊन स्वतःला श्रेष्ठ मानूं लागलों होतो. आणि असें होतां होतां, देवी, अहंकाराचा तें रोगच मला जडल्यासारखा झाला होता. तो रोग हटावा म्हणून बृहन्नडेचा वेषाचें हें औषध मी जाणून बुजून घेतलें. उपोषणानें जसें अजीर्ण किंवा तीक्ष्ण अंजनानें जसा उन्माद वायू उतरतो, तसाच हा अहंकाराचा वेष मला गुणकारी झाला. अज्ञातवास घडविणाऱ्या दुर्योधनाचे हे मजवर उपकारच झाले असें मी मानतो. समजलें ? आतां तरी आवर.

द्रौपदीः—पण, महाराज, आपल्या या स्त्री वेषांत आपली भेट म्हणजे न बोलतां आपला उपहास करणें असेंच मला वाटतें. आपला वेष पाहून माझी मंलीच लाज वाटते गडे.

अर्जुनः—माझा हा विकृत वेष पाहून तुला वाईट वाटतें, तसेंच दृष्टीसमोर आलीस म्हणजे मलाहि वाईट वाटतें. पण वेडे ही लाज वाटते ती तुझ्या माझ्या पुरती आहे. इतर सर्व जगाची लाज वाटण्याचें

मुळीच कारण नाही. या उभ्या नगरांत मला अर्जुन ह्यापून कोणीही ओळखीत नव्हता. मग मला लाज कसची ? जो वीर अर्जुन तीच ही स्त्री वेषधारीबुद्धा, असें जर मला कोणी दुहेरी नात्यानें ओळखील, आणि त्यानें मला असें ओळखलें हें मला कळेल तर मग मला त्याची लाज वाटेल.

[पडद्यांत—सैरंघ्री, अग ए सैरंघ्री ! अजून तुझ्या माळांची गुंतागुंत सुटली नाही कायग मायाविनी ! कीं बसली आहेस कुणा पुरुषाची गुलगुल गोष्टी करीत ?]

द्रौपदीः—(दचकून) महाराज, अज्ञातवास अजून संपला नाही त्याचें हें ध्या प्रत्यंतर ! (मोठ्यानें) अग आलें हो दुःशाले ! पुष्पमाळांची गुंतागुंत सुटायला आतां फारसा वेळ लागणार नाही. तूं हो पुढें आणि राणीसाहेबांना सांग मी आलेंच ह्यापून.

[पडद्यांत—तुझ्यासारख्या सुंदर आणि चवचाल दासीच्या माळेची गुंतागुंत जन्मभरसुद्धां सुटायची नाही हो. बस तूं आपली ती सोडवीत. मी जातें.]

अर्जुनः—द्रौपदी, या दुष्ट दासीची वीज कडकडली पण बरी परस्पर निघून गेली; नाही तर ती आमच्या क्षणभराच्या एकांतावर पडून त्याचा विध्वंस करती. पण द्रौपदी हें पहा, मला स्त्रीवेष धारण केलेला पाहून तुला वाईट वाटतें, तसेंच तुला, या पांडवपत्नीला, या लोकोत्तर साध्वीला, या हलकट दासीनें आपल्या जिभेच्या केरसुणीनें केराप्रमाणें शिडकारावी हें पाहून मलाहि वाईट वाटत नसेल काय ? पण वेडे तुला किंवा मला वाईट वाटून उपयोग काय ? नाटकांतील सुंदर नटाला एखादे वेळीं आपल्या भूमिकेकरितां अमंगल वेष चढवावा लागतो पण त्याचें त्याला वाईट वाटतां कामा नये. आमचें हें अज्ञातवासाचें नाटक संपलें म्हणजे तुझ्या व माझ्या वेषाची खंति न करितां तूं आणि मी आपल्या भूमिका कशा बेमालूम वठाविल्या याचें सारें जग कौतुकच करील. द्रौपदी, आपल्या अज्ञातवासच्या नाटकाचें भरतवाक्य म्हणण्याची वेळ जवळ आल्याची नक्की बातमी तूंच ना मला आतां सांगितलीस ! आतां घाबरूं नकोस आणि वाईटहि वाटूं देजें नकोस.

[पडद्यांत—बाई बाई शर्थ झाली तुझ्या दांडगेपणाची]

द्रौपदी:—असें काय करतेस तें अगर्दीच ? ही पहा आलेंच हो.

अर्जुन:—देवी द्रौपदी, जा. उरलेले आशातवासाचे चार दिवस आनंदांत घालवि. थोडी उरलेली सैरंघ्रीची भूमिका नीट वठीव; कुणाला संशय येजें देजें नको. खऱ्या चतुर पुरुषाचें काय किंवा स्त्रीचें काय चातुर्य हें अष्ट-पैलु असतें. तें कोणत्याहि स्थितींत ढासळत नाहीं. वेषाची उपाधि विनाशी आहे. आपल्या या चारित्र्याचा आत्मा अमर आहे. तुझा आणि माझा वेष ही केवळ माया आहे. आपल्या या चारित्र्याचा आत्मा या उपाधी टाकून देऊन लवकरच प्रगट होइल; तेव्हां त्याचें तेज कौरवांनाहि दिपवून आणि भाजून टाकील. मग या राजवाड्यांतल्या भिकार दासदासींची काय कथा? जा तुझा विजय असो.

द्रौपदी:—(हंसून आनंदानें) आपल्या कुपेनें 'विजय' हा माझा नेह-मींच आहे.

(दोघेंहि दोहोंबाजूनीं जातात.)

[पडदा पडतो.]

अंक १ प्रवेश ४

[उत्तर व उत्तरा प्रवेश करितात.]

उत्तर:—ताई, आपली आवडती रत्नमाळा घासून पुसून लखलखीत करून ठेवली आहेस ना ?

उत्तरा:—होय बरें दादा. पण तिची उठाठेव तुला काय म्हणून ?

उत्तर:—तिचा आणि तुझा आज वियोग होणार म्हणून. मुलगी सासरी निघाली म्हणजे त्या दिवशीं तिची आई मुलीची वेणीफणी विशेष काळजीनें करिते. तुझ्या रत्नमाळेची काय अपूर्वाई तुला करावयाची असेल ती तूंहि करून घे. कारण तिला तूं आज मुकणार.

उत्तरा:—कां बरें ? उद्यां ती कुणाची होणार ?

उत्तर:—कुणाची म्हणजे माझी ? तूं आपली पैज विसरली असशील; पण मी नाहीं हो विसरायचा !

उत्तरा:—अस्सें अस्सें. गायनशाळेची परीक्षा तरी आधीं होजे दे. मग पाहूं मी माझी रत्नमाळा हरते की, तूं आपला मोत्याचा कंठा हरतोस ! माझी माळ आणि तुझा कंठा. यांच्या लग्नाचा वाड्ढनिश्चय माझ्याकडून अगदी कायम आहे. पण दादा तूंच संभाळ बरे.

उत्तर:—मला काय संभाळायचें ? माझा कंठा एकाद्या दिग्विजयी राजपुत्राप्रमाणें आपल्या नवरीचें हरण करून माझ्या घरीं परत येणार.

उत्तरा:—नाहीं दादा नाहीं. एखाद्या अधिराज्ञीच्या मुलीसारखी माझी रत्नमाळाच आपला नवरा म्हणजे तुझा मोत्यांचा कंठा हरण करून माझ्या घरीं परत येणार. तुझा मोत्यांचा कंठा माझा जांवई होणार, पण घरजांवई रे घरजांवई. त्याला आपल्या बायकोच्या घरींच नांदावें लगणार. गायनशाळेच्या आजच्या परीक्षेंत माझ्या मुली जिकणार आणि तुझे मुलगे हरणार, तेव्हां तूंच संभाळ.

उत्तर:—आहे आतां घोडा मैदान जवळच आहे.

पद ८. चाल—रसिया बारेके.

सुयशा नर जिंकती ॥ भगिनि तूं स्पर्धा करिसी
किती ॥ धृ० ॥ जनन सुमंगल असे नरांचे ॥ पापी
अबला अभागिनी त्या ॥ धरिति हातीं करितिल
माती ॥ सुयशा ॥ १ ॥

उत्तरा:—हो हो, हातच्या कांकणाला भारसा कशाला ?

पद ९. चाल—असती बैरी.

आतां भरली ॥ तव अयशाची घटका सगळी ॥ न
टळे कधिं ते ॥ करिसी जरी तूं आयासातें ॥ कंकण
वधण्या हातिं जसें ॥ दर्पण धरितां होत हंसें ॥ दैव
परीक्षा तव फसली ॥ धृ० ॥ नारी भूषण जगताला ॥
मूल प्रकृति जन ह्यणती तिजला ॥ आखिल प्रवृत्ती ती
प्रसवे ॥ नेई जगा उद्धरुनी सकल सवें ॥ १ ॥

[अमात्य प्रवेश करितो.]

अमात्यः—ताईसाहेब, कुमार, आपल्या दोघांचा कडाक्याचा वाद या म्हाताऱ्याच्या बहिऱ्या कानांनाही चांगलाच ऐकू आला. आहे, एकूण विवाहाच्या मंगलकार्याची तयारी आहे. आनंद! ताईसाहेबांची रत्नमाळा सासुरवास भोगायला सासरी जावो, नाही तर कुमारांचा मोत्याचा कंठा घरजावई होऊन सासुरवाडीस बंदिवान होऊन पडो, तो विचार पुढचा आहे. आम्हांला आपली लग्नससारंभाची मेजवानी खायला मिळाली ह्यणजे झालें. 'मिष्टान्नमितरेजनाः'

उत्तराः—(टाळी वाजवून) हा हा अमात्य आले बरें झालें. अमात्य-राज, बोलाना, गायनशाळेच्या परिक्षेत माझ्या मुली जिंकणार की दादाचे मुलगे हरणार ?

उत्तरः—हो अमात्य सांगा, माझे मुलगे जिंकणार की ताईच्या मुली हरणार ?

अमात्यः—गायनशाळेच्या परीक्षेत पुढें कोण जिंकणार आणि कोण हरणार कुणाला ठाऊक ? पण तूर्त तरी प्रश्न विचारण्यांत आपण दोघांनीं जिंकलें आणि मी विचारा हरलों येवढें मात्र खरें. पण अशा आपमतलबी प्रश्नांच्या जोडीनें तोंड बंद होण्यापेक्षां बल्लवानें बनविलेल्या गोड गोड लाडवांच्या जोडीनें तोंड बंद झालेलें आपणाला बुवा अधिक आवडेल. शिवाय आपणा दोघांच्या बिनतोड प्रश्नांना उत्तर देण्याच्या प्रयत्नांत माझी फजिती करून घ्यायला आतां वेळ तरी कोठें आहे ? कारण मुहूर्ताची घटका भरून हे पहा दोन्ही पक्षाचे वऱ्हाडी येऊं लागले लग्न मंडपांत.

[एकीकडून मधुप व दुसरीकडून कुसुम येतात.]

उत्तराः—कायण कुसुम, आपल्या सर्व मुली आल्या का परीक्षेच्या तयारीनें ?

कुसुमः—होय ताईसाहेब; त्या मघाशींच येऊन बसल्या संगीतशाळेंत. मी आपल्यालाच बोलवयाला आलें आहे.

उत्तरः—कायरे मधुपा, आपलेहि सगळे मुलगे आले की नाही परीक्षा देण्याच्या ज्ययत तयारीनें ?

मधुपः—होय कुमार; ते सुद्धां मगाच येऊन बसले आहेत संगीत-
शाळेत. मी झालों तरी आपणालाच पाचारण करण्याला आलों आहे.

पद १०. चाल—रामवदन मति.

येत सकल मम छात्रमंडळी रंगसभेमधिं विजयोत्सुक
अति । देऊं परीक्षा । सगळी ॥ येत ॥ धू० ॥ नाट्य
नृत्य अभिनय गायनपटु जयशंका न मुळीं ॥ येत ॥ १ ॥

उत्तरः—हां ताई, काढ तुझी रत्नमाळा गळ्यांतून आणि दे इकडे.

उत्तराः—ती काय म्हणून मी इतक्यांत देईन ? आण तुझाच मोत्याचा
कंठा इकडे. मी तो जिंकलाच म्हणून समज.

अमात्यः—कुमार, ताईसाहेब आतां मात्र मी करतो न्याय याचा.
(उत्तरास) आपला कंठा (उत्तरेस) आपली रत्नमाळा दोन्ही काढून
आपण मजजवळ द्या. परीक्षेचा आणि पैजेचा निकाल लागेपर्यंत त्या
दोन्ही जिनसा माझ्याजवळ ठेवतो. जें कोण पैज जिंकिल त्याला दोन्ही
देईन. हो खुद्द नवरा आणि नवरी हींच दोन्ही ज्याच्या हातांत त्याला
मग मिष्टान्नाला काय कमी ? म्हणून हें काम मी आनंदानें पत्करतो.
आहे कबूल !

उत्तरः—(मोत्याचा कंठा अमात्यांस देऊन) हा ध्या माझा कंठा.
माझा वरपक्ष आहे म्हणून सत्पक्ष आहे. त्याचाच जय होणार हे लक्षांत ठेवा.

उत्तराः—(रत्नमाळा अमात्यांस देऊन) ही ध्या माझी रत्नमाळा.
दादाच्या हातीं ती जाईल अशी मला भीतीच नाही. माझा वरपक्ष नसला
तरी गुणानें माझा वरचढपक्ष आहे. दादा चल.

उत्तरः—चल ताई. [दोघे हातांत हात घालून जातात.]

अमात्यः—ठीक झालें. आतां हा लग्नसोहळा किंवा हें संगीत युद्ध
जितकें लांबेल तितकें लांबो. आणि तें लांबवायला आणि रंगवायला मला
बृहन्नडेला सांगितलें पाहिजे. पण ही पहा सैरंप्रीहि आली वाटतें बृहन्नडेकडून
वन्हाडी मंडळीला पाचारण करायला.

द्वैपदीः—[प्रवेश करून] आपणां सर्वांना संगीतशाळेकडे बोला-
वळें आहे. स्वतः सुदेष्णा राणीसाहेबहि येऊन बसल्या आहेत मौज पहायला.

अमात्यः—मौज तर खरीच. कीचकमहाराज मेल्यामुळें राणीसाहेबांच्या मनाला दुःख झालें होतें, त्यांना ही मौज पाहून थोडी करमणूक तरी होईल. मौज पण मौज होईल. उत्तरताईसाहेब आणि कुमार उत्तर यांच्या अंगांत कलहदेवता धूप घातल्याबरोबर संचारत असते. या प्रेमकलहाला हातभार लावायला आपणाला गेलेंच पाहिजे. पण कायग, सैरंश्री, या लयसमारंभांत तूं कोणत्या बाजूची वऱ्हाडीण ? या प्रेमकलहांत तूं कोणत्या पक्षाची अभिमानी ?

द्रौपदीः—[हंसून] हें काय विचारावें अमात्यराज ? मी अर्थातच ताईसाहेबांच्या पक्षाची असणार.

अमात्यः—अग असायचीच. जातीकडे जात वळणारच. मीच पाहीनास ? उभय पक्षांचा जामीनदार आणि मध्यस्थ आहे. पण मनांतून म्हणशील तर मला पुरुषांचाच अभिमान असणार. मी कुमार उत्तरराजांच्या पक्षाचा आहे. नाही म्हणायला या राजवाड्यांत ज्याला स्त्रीजातीचा किंवा पुरुष जातीचा अभिमान म्हणून नाही असें एकच मनुष्य मला दिसतें.

द्रौपदीः—तें कोणतें ?

अमात्यः—अग आपला म्हण आपली म्हण वृहन्नडा ! (द्रौपदी तोंड खाली घालते) तिनें स्त्रीजातीचा अभिमान कसा धरावा किंवा पुरुष जातीचा तरी कसा धरावा ? पण आजच्या गायनपरीक्षेत सरस निरस ठरवायला असला तृतीय प्रकृति—म्हणजे निःपक्षपाती—परीक्षक पाहिजे होता तो आयताच मिळाला ! चल सैरंश्री तुलासुद्धां ही गंमत पहायची असेल !

[जातो]

द्रौपदीः—(कपाळावर हात मारून) एक शब्द चुकून मोकळ्या मनानें बोलायला गेलें तों आणखी एक अपमान पदरांत पडला. याचेंच नांव अज्ञातवास. याचेंच नांव वीरविडंबन. अमात्यराज आपणाकडून सरळ मनानें विनोद करून गेले, पण तसें करतांना त्यांनीं जातां जातां या माझ्या जखमी काळजावर आणखी एक चरचरीत डाग दिला. आणि इतकें करून वरती मला गंमत पाहायला त्यांनीं बोलावलेच. (रडत) मी कसा हा आपल्या हातानें आपल्या पायावर दगड मारून घेतला ! देवा

भाईराया श्रीकृष्णा, या तुझ्या आवडत्या पांडववीरांच्या विटंबनेची गंमत पहायची तुझी हौस पुरे झाली नाही कां ? (डोळे पुसून) काय म्हटलेंस, देवा ? आतां अज्ञातवासाचे अवघे चारच दिवस उरले असतील ? पण अज्ञातवासाचे अवघे पंधरा दिवस उरले असतां कीचकाणें माझा तसा अपमान केलाना ? मग उरलेल्या चार दिवसांचा तरी मी कसा भरंवसा धरूं ? देवा, मात शिजेपर्यंत दम निघतो पण तो पानावर वाढीपर्यंत दम निघत नाही हा बाळपणचा अनुभव मनांत आण, म्हणजे माझ्या मनाची स्थिति तुला कळून येईल.

पद ११. चाल—आश्रया या स्थला.

उदयकालीं गमे गहन शामा, ही त्रियामा ॥ धृ० ॥
भीति कापवि बळें अंतरी । भीति कारण पळे दुरि
जरी । अभिभवा भासवी विक्रमा ॥ १ ॥

(पडद्यांत सुस्वर वाद्यांचा स्वर ऐकूं येतो)

[दचकून] अगवाई, मी हा व्यर्थ शोक आवरून शुद्धविर यावें म्हणून गायनशाळेंतून प्रियपतींनीं प्रेमळ गोड आवाजांनें ही सूचना तर केली नसेल ? खरेंच, तिकडच्या विटंबनेपुढें माझी विटंबना कांहींच नाही. ज्यांच्या जिवावर मी हा अज्ञातवास काढतें त्यांचेंच उदाहरण पाहून मीहि हे वेळीं अवेळीं डोळ्यांतून अश्रु काढणारें दुःख आवरून धरलेंच पाहिजे.

[डोळे पुसून जाऊं लागते]

दुःशालाः—(प्रवेश करून) मेल्ये सैरंभ्री, तूं सदाचीच अभागी. तिकडे संगीत शाळेकडे काय मौज मौज चालली आहे अन तूं इकडे काय करतीस एकटीच ?

द्रौपदीः—अग मी बरी ही असली मौज दडवीन ? पण इकडे गुलाब पाण्याचे हजारे राहिले होते ते आणायला आलें. गायनसमारंभ चालला असतां मधून मधून अंगावर गुलाबपाणी उडवायला नको का ? चल [दोषी जातात. पडदा पडतो.]

अंक १ प्रवेश ५

[पडदा उघडतो. राणी उत्तर उत्तरा मुलगे मुलां अमात्य दासी अर्जुन
द्रौपदी बसली आहेत. सुस्वर वाद्ये वाजत आहेत.]

राणी:—बृहन्नडे, आतां होऊं द्या समारंभाला सुरवात.

उत्तर:—पण आर्षी परीक्षक ठरवा आणि मग परीक्षेला सुरवात करा.

उत्तरा:—निराला परीक्षक कशाला हवा ? बृहन्नडाच तें काम करील,

उत्तर:—आपल्याला नाही बृहन्नडेचा विश्वास पटत. तिचा स्त्रीविद्यार्थ्यांकडेच नेहमी ओढा असतो. ती स्वतः स्त्री, तिचा ओढा स्त्रियांकडे असणारच !

दासी:—आपल्याला नाही बृहन्नडेचा विश्वास पटत. तो स्वतः पुरुष त्याचा ओढा पुरुष विद्यार्थ्यांकडे असणारच.

अर्जुन:—(हंसून) एकूण माझ्यावर स्त्रियांचा विश्वास नाही आणि पुरुषांचाहि नाही अं ! पण राणीसाहेब, दोघांचाहि विश्वास माझ्यावर असता तरी हें परीक्षकाचें काम मी केलें नसतें.

राणी:—अगबाई, तें कां बृहन्नडे ?

अर्जुन:—मी या मुलामुलींचा स्वतः शिक्षक आहे म्हणून. शिक्षकांनै परीक्षक होऊं नये असें शास्त्रच आहे.

अमात्य:—मग हें परीक्षकाचें काम आईसाहेबांनीच करावें.

राणी:—पण मी झालें तरी स्त्री. मी झालें तरी या मुलामुलींचा पक्षपात करणार नाही कशावरून ?

उत्तर:—पंचाईत झाली खरीच ! पुरुष पुरुष म्हणून नालायख, स्त्रिया स्त्रिया म्हणून नालायख ! आणि बृहन्नडा पुरुषहि नाही किंवा स्त्रीहि नाही म्हणून नालायख !

अमात्य:—अथवा पुरुष आहे आणि स्त्रीहि आहे म्हणून नालायख असेंच कां म्हणाना ?

राणी:—मिळून आपल्यापैकी परीक्षक होण्याला कोणीच लायख नाही. मग वाट काय ?

उत्तरा:—दादानें ही नसतचि कांहीं तरी कुरापत काढून घोंटाळा घातला आहे दुसरें काय ?

उत्तर:—वरं, मुलींच्या नृत्यगायनाची परीक्षा मी घेतों आणि मुलींच्या नृत्यगायनाची परीक्षा उत्तराताई घेऊं दे.

उत्तरा:—हं आहे कबूल मला.

अर्जुन:—आपणा उभयतांना ही व्यवस्था पसंत असली तरी माझी तिला हरकत आहे.

राणी:—ती कां बृहन्नडे ?

अर्जुन:—शत्रु पक्षाकडे परीक्षकाचें काम दिलें म्हणजे न्याय फारच चांगला व्हायचा ! परीक्षकांच्या अन्यायाच्या चढाओढीत विचाऱ्या शिक्षकांची मेहनत फुकट जायची. माझी विनंति अशी आहे कीं, राणीसाहेब व अमात्य उभयतांनी मिळून परीक्षकाचें काम करावें. (स्वगत) या अवध्या राजवाड्यांत गायनवादानाची ज्यांना मुलींच गोडी किंवा ज्ञान नाही अशी ही दोनच माणसें आहेत.

राणी:—आणि आह्मां दोघांत मतभेद झाला तर ?

उत्तरा:—तर मग बृहन्नडा ज्या बाजूचा जो निकाल देईल तो खरा.

उत्तर:—कबूल कबूल ही अट मला कबूल आहे.

अमात्य:—म्हणजे शेवटीं बृहन्नडा देईल तोच निकाल खरा ह्मणायचा !

बृह०:—अमात्यराज, माझा असा हेवा कां करितां ?

पद १२ चाल—बनरे घरका.

मन कां कृपण केलें, क्षुद्र भावने कां स्थान दिलें ॥ धृ० ॥

जातिवंत हो पुरुष स्त्रीवा । देहीं संकर अवतरला ॥

तुह्मां सारिखा मनुज. असें मी ॥ स्वाभिमान वाटे

मजला ॥ १ ॥

या माझ्या स्त्री—पुरुषमिश्र देहाचे तोटे तर अनेक आहेतच. पण त्यामुळें असा एखादा फायदा चुकून मिळाला तर तोहि तुह्मांला कां पहावत नाही ? आपण आणि राणीसाहेब या दोघांत मतभेदच न

झाला तर अखेर न्याय करण्याचें काम माझ्यापर्यंत कशाला येईल ? आपला मतभेद झाला तरच येणार.

अमात्यः—(स्वगत) स्त्रिया आणि पुरुष दोघेहि भांडले म्हणजे तृतीय प्रकृतीचें असेंच साभावयाचें.

राणीः—ठरलें, बृहन्नडेची तोड सर्वांना मान्य आहे. आतां होजे द्या सुरवात.

उत्तरः—पण आधीं स्त्रियांनीं गायन वादन करून दाखाविलें पाहिजे.

उत्तराः—हें नाहीं मला कबूल. मागून गाणाराचीच अधिक छाप पडते ऐकणारावर. दादा, तुझ्या कुरापती चालूच आहेत. मी नाहीं हें कबूल करणार. बाबा, पुरुषांचा मान पाहिला. किती केलें तरी ते पुरुष, पुरुषांच्या पावलांवर पावले टाकीत आम्ही स्त्रियांनीं चालायचें. मुलींनीं आधीं गायल्यानें मुलांचा उपमर्द व्हायचा.

उत्तरः—छेः छेः असें कसें होईल ? स्त्रियांचाच मान पाहिला. त्यांना गृहदेवता म्हणतात. त्यांची पूजा आधीं झाली पाहिजे.

उत्तराः—मी नाहीं आपला हट्ट सोडणार या कार्मी.

उत्तरः—आणि मीहि पण आपला हट्ट सोडणार नाहीं.

राणीः—अरे तुम्ही दोघें अशीं वर्दळीवर कां येतां ?

अमात्यः—मला वाटतें मुलांनीं आणि मुलींनीं मिळून एकदमच गाऊन नाचून दाखवावें.

अर्जुनः—अमात्य, तुहांला स्त्रीपुरुषमिश्रित देह न आवडो; पण स्त्री-पुरुषमिश्रित गायन आवडतें तर.

अमात्यः—न आवडायला काय झालें ? तें पहात ऐकत तर जन्म गेला.

राणीः—दोघें मिळून गायलीं तर मग सरस निरस कसें ठरवायचें ?

अर्जुनः—मग या पहिल्याच वादभ्रस्त मुद्यावर परीक्षा थांबायची कीं काय ?

राणीः—मला नाहीं कांहीं सुचत तोड.

अर्जुनः—असो. पुरुष कित्ती झाले तरी धोट असतात. मुलांनीं तुझीच सुरवात कराना. (स्वगत) अमात्य परीक्षक बनला अं. गायनशास्त्राचें एक अक्षरही न का कळेना. ठीक, या मुलांकडूनच त्याची फजिती करूं या. (उघड) अमात्यराज, आपण कोणत्या रागांत कोणत्या तालांत मुलांनीं चीज म्हणावी याची फर्मास करावी.

अमात्यः—(स्वगत) अरेच्या, माझ्या अज्ञानाचा भोपळा फुटायची वेळ आली. मी परीक्षक झालों नसतो तरी बरें होतें. कानावरून चार शब्द गेले आहेत खरे. पण बोलायला गेलों तर अज्ञान बाहेर पडायचें. (उघड) तो मान राणीसाहेबांकडेच गेला पाहिजे.

राणीः—(स्वगत) मला तरी या गाण्यांतलें काय कळतें आहे. (उघड) सर्व कामांत सल्ला देण्याचा अधिकार अमात्याकडे असतो. याच कामापुरता तो अधिकार मी आपणाकडे कसा बरें घेऊं ? तुम्ही रागाचा आणि तालाचा सल्ला द्या. मग त्याप्रमाणें हुकूम करण्याचें काम माझे,

अमात्यः—(स्वगत) बाजू अंगावर आली. आतां भिऊन काय होणार ? कशी तरी वेळ मारून नेली पाहिजे. (उघड) ठीक आहे. मुलांनीं, भैरवीच्या तालांत धुमाळी राग म्हणून दाखवा पाहूं. (सर्व मुलगे व मुली खो खो हंसतात.) कांहीं चूक झाली वाटतें ?

अर्जुनः—कांहीं विशेष नाही. आणि आपली चूक झाली तरी मुलें दुरुस्त करून घेतांल. (मुलांना डोळ्यांनीं खूण करून) हं, अमात्यांना भैरवी राग ऐकायचा आहे; तें हें पद म्हणा पाहूं. (मुलें पद म्हणतात.)

अमात्यः—वाः, मुलांनीं भैरवी फार चांगली म्हटली. (सर्व मुलें हंसतात.) अजून कांहीं तरी चुकलेंच असें दिसतें.

उत्तरः—जाऊं दे की अमात्य. रागाची अदलाबदल झाली तरी पद चांगलें वठलेंना ? तसा शेर द्या म्हणजे झालें. आतां मुलींनीं गाऊन दाखवावें.

उत्तराः—हो हो, त्या गाऊन दाखवितील याहून उत्तम.

अर्जुनः—अमात्यराजांनीं फिरून फर्मास करावी.

अमात्यः—(स्वगत) आतां रागाचें आणि तालाचें नांव घेण्याची सोय नाही. (उघड) मुर्लीनीं, जें पद तुम्हांला चांगलें येत असेल तें म्हणा; राम आणि ताल कोणताही चालेल.

उत्तरः—वाः वाः, हा तर उघडच पक्षपात झाला. मुलांना मात्र रागाचें आणि तालाचें बंधन आणि मुर्लींना कांहींच बंधन नको वाटतें ! स्त्रियांना तर पुरुषांहून अधिक बंधन हवें.

उत्तराः—निदान परीक्षित तरी स्त्रियांवर पुरुषांपेक्षां कमी बंधनच असलें पाहिजे. तें कांहीं नाही. परीक्षकांचा हुकूम होऊन चुकला. मुर्लींनीं म्हणाग तुम्हांला उत्तम येत असेल तें पद.

उत्तरः—हा उघड पक्षपात मी चालूं द्यायचा नाही. रत्नमाळा बाल-विष्याची वेळ आली म्हणून चालल्या आहेत वाटतें ह्या युक्त्या. बरें आहे, मला सुचेल ती युक्ती मीही करीन. (मुली पद म्हणूं लागतात उत्तर यांच्या समोर वेडीं वांकडीं तोंडें व हातवारे करून दाखवूं लागतो. मुली हसूं लागतात, गाण्याचा विघाड होतो.) हं, आईसाहेब, अमात्यराज, बोला आतां मुर्लीचें गाणें अधिक चांगलें झालें कीं मुलांचें ? ताई, आतां रत्नमाळा गेली.

उत्तराः—हें कायरे दादा, तूं तर पोराहून पोर झालास.

अर्जुनः—मला वाटतें उभय पक्षांनीं इतक्यांतच वर्दळीला येऊं नये, अद्यापि नृत्याची परीक्षा व्हायची आहे.

उत्तरः—ठाक आहे, त्याला माझी कांहीं हरकत नाही.

अमात्यः—मुलांमुर्लीनीं मिळून एकाच तालावर नाचून दाखविलें पाहिजे; म्हणजे सरस निरस ठरवायला बरें पडेल.

राणीः—बरें तसेंच कां होईना. (एका बाजूस मुल्यो व दुसऱ्या बाजूस मुली नृत्य करितात. उत्तर मुर्लींच्या पायांत हळूच चित्राची बेटकुळी सोडतो. त्या घाबरतात व त्यांचा नाच विसकटतो.)

उत्तरः—चला, गाण्याप्रमाणें नृत्याची परीक्षाहि झाली. माझी पुरुष मंडळीच यशस्वी झाली. पुरुषच ते यशस्वी व्हायचेच. मग तें युद्ध असो वा नृत्यगायन असो. ताई, रत्नमाळा जिंकली.

उत्तरा:—(रागावून) पुरे पुरे तुझा पुरुषार्थ. नृत्यगायनांत तुझ्या पुरुषांनीं काय दिवे लावले हें दिसून आलें तेंच युद्धाचें व्हायचें. पण दादा, तोंड वाकडीं करून आणि पायांत बेटकुळ्या सोडून शत्रु पराजित करतां येत नसतो. ज्याला यःकश्चित् नृत्यगायनाच्या परिक्षेत धर्म युद्ध करितां येत नाही, त्याची वीर म्हणून कीर्ति काय होणार हें दिसतच आहे.

उत्तर:—ताई, नृत्यगायन तें नृत्यगायन आणि युद्ध तें युद्ध. या संगीतशाळेंत युद्धाची किंवा वीरकर्माची गोष्ट तूं कशाला बोलतेस ? युद्धाविषयीं नुसतें बोलण्याचाहि स्त्रियांना अधिकार नाही. अंतःपुरांतली क्रीडा, अंतःपुरांतला खेळ हीं बोलून चालून करमणूक. करमणुकींत धर्म कसला किंवा अधर्म कसला ? माझे मुलगे नृत्य किंवा गायन करीत असतां तुला सुचणारी युक्ति करून तूंही वाटेल तर त्यांचें नृत्यगायन बिघडवायचें असतेंस तुला कुणी नको म्हटलें होतें ? पण पुरुष ते पुरुष. त्यांच्या कार्यांचा विघाड करण्याची स्त्रियांची छातीच नाही व्हायची. त्यांना रणभूमीविर विजय मिळायचा हें देवानेंच सांगितलें आहे पण अंतःपुरांतल्या क्रीडेंत देखील ते विजयच मिळवायचे.

उत्तरा:—कपटी पुरुषांनीं अंतःपुरांत मुळीं पायच घालूं नये. निष्कपटी सरळ मनाच्या स्त्रियांचा हा उपमर्द आहे.

राणी:—अरे, असे वदळविर कां येतां ?

[विराट घाईनें प्रवेश करितो.]

विराट:—उत्तरा, अरे अंतःपुरांत काय करीत बसला आहेस ? वेळ पाहून खेळ करावा.

राणी:—भापण असे कावरेबावरे कां दिसतां ? काय झालें ?

विराट:—प्रिये, आपला शत्रु जो त्रिगर्त त्यानें दक्षिण दिशेचा गौळवाडा लुटून आमच्याशीं युद्धाची कुरापत काढली आहे.

राणी:—भगवाई, माझा कीचकदादा स्वर्गवासी झाला म्हणून वाटतें याला ही बुद्धि सुचली. खरेंच आतां कसें होईल ?

उत्तर:—अग आई, अशी घाबरतेस काय म्हणून? कीचकमामा गे म्हणून काय झाले? त्रिगर्ताचा हा काळ, हा सर्वाई. कीचक, जिवंत अस तांना भीति कसची? बाबासाहेब, हा पहा मी आतांच्या आतां त्रिगर्ताचा स्वारी करून त्याला आपल्या पायादींनी बांधून आणतो.

पद १३ चाल—चतुर्भूज करूनी.

पराभव करुनि सुयोधना ॥ बांधुनि आणिन मृगयापशु-
सम वळविन परतुनि सकल गोधना ॥ धृ० ॥ कौरव
कसले वीर मजपुढें ॥ चिरडुनि टाकिन तें धुंगुरटें ॥
जांळिन पोळिन भूधर सह भू ॥ शिवेल कधि जरि
कोप मन्मना ॥ ? ॥

विराट:—उत्तरा, हा प्रसंग इतका सोपा नाही. त्रिगर्ताला कौरव सैन्याचें पाठवळ आहे अशी बातमी आली आहे. मी सर्व सैन्य घेऊन त्रिगर्तावर निघालों आहे. तूं माझ्यामागे हें नगर संभाळ म्हणजे झाले.

उत्तर—बाबा, तुमचें आतां वय झालें. तुम्हीच घरी राहिले पाहिजे. माझ्यासारख्या तरुण वीराला घरी बसून तुम्हांला रणांगणावर धाडणें शोभतें का? मी आजवर संपादन केलेली युद्धविद्या फुकटच घालवायची की काय?

विराट:—नाही. उत्तरा, मी वृद्ध झालों म्हणून काय झाले? देहांत प्राण आहे तोंपर्यंत मला रणांगणावर गेलेंच पाहिजे, क्षत्रियाला रणांगणावर मरण आलें पाहिजे. तूं हि युद्ध करायलाच जन्माला आला आहेस; पण अज्ञ लहान आहेस. तुला मी रणांगणावर कसा धाडूं? माझ्या मृत्यूनंतर तुला ही क्षत्रियपरंपरा चालवायचीच आहे. असो; अधिक बोलत बसण्याला मला आतां वेळहि नाही. त्रिगर्त आर्षाच उन्मत्त, त्यांतून त्याला कौरवांची भर आणि आमचे सेनापति कीचक स्वर्गवासी झाले, तेव्हां त्याच्या उन्मत्तपणाला सीमाच राहणार नाही. पण या देहांत जीव असेपर्यंत त्याला यशाची आशाच नको. ठीक आहे, हा पहा मी चाललों. प्रिये, उत्तरा, उत्तरे, सर्व जण सावध रहा; आणि नृत्यगायनादि प्रकारांना आतां रजा द्या. [जातो.]

उत्तर:—एः, बाबांचें हें नेहमीं असेंच. माझ्या सारख्या वीराचा घरीं राहिल्यानें पाणउतारा होतो हें त्यांच्या लक्षांत येत नाहीं. कसचा त्रिगर्त आणि कसचें काय ? मी अंगावर येतों असें ऐकतांच तो घाबरून रणांगण सोडून पळून गेला असता. आहे काय आणि नाहीं काय ? आपल्याला तरी त्रिगर्तांच्या या स्वारीचें कांहींच वाटत नाहीं ! बृहन्नडे, आतां होऊं द्या नृत्यगायनाला फिरून सुरवात.

उत्तरा:—दादा, बाबा युद्धाला रणभूमीवर गेले, आणि तुला नृत्यगायन सुचतें ? शाबास तुझी ! चलाग मुर्लीनों. चल सैरंग्री, आई तूंहि चल. बसूंदे दादाला आणि बृहन्नडेला नृत्यगायन करीत.

पद १४. चाल—मम रोको काना.

चल जाऊं आई न गमे याचा छंद हा भला ॥ वृ० ॥

क्षत्र कुलामधिं जन्मा येऊनि

गायक हा बनला ॥ चल ॥ १ ॥

समरगर्जना लय सोडोनी

धरितो करताला ॥ चल ॥ २ ॥

रणभेरींची करुनी खंती

वाजवि हा तबला ॥ चल ॥ ३ ॥

(पडदा पडतो.)

अंक पहिला समाप्त.

अंक दुसरा.

प्रवेश पहिला

[शकुनी प्रवेश करितो.]

शकुनी:—वीरांचें काम वीरांनींच करावें; आ
मुत्सद्यांनींच ! दोघांची मदत एकमेकांना असली म्हणजे साह
तल्या त्यांत पाहिल्लेंच तर युद्धाचें सुद्धां बरेंचसें श्रेय आम्हां मुत्स
कारण मुत्सद्यांनीं आपल्या कौशल्यानें आणि बुद्धिमत्तेनें व
पेरून ठेविल्याशिवाय वीरांना तरी आपल्या तरवारींनीं कलह
कापायला मिळणार ? मुत्सद्दी कलह रांधतात तेव्हांच वी
नुसता वाढतात. पांडवांशीं कलह करावा असें सुयोधनादि
भनांत फार दिवसांपासून होतें, पण द्यूतप्रसंग करवून धर्मील
पण लावायला जेव्हां मी लावलें तेव्हां त्यांतून हा पांडव
आणि अज्ञातवास निर्माण झाला. आणि आतां हा अज्ञातवा
वेळ आली तेव्हां झालें तरी तो अज्ञातवास विफळ करून फि
धनवासाला धाडण्याचें कारस्थानहि मलाच केलें पाहिजे. युद्ध
जेव्हां होईल तेव्हां सुयोधनाची गदा पांडवांच्या डोक्यांत व
ती आदळो. पण त्यांच्या डोक्यावर फिरून वनवास—अज्ञात
आदळायची कशी याचा विचार करण्याकरितां तूर्त मला
खाजवावें लागतें आहे खरें. कोण आहेरे तिकडे ? [सेवक प्र
पांडवांच्या शोधाकरितां पाठविलेली ती हेरमंडळी बाहेर व
त्यांना आंत बोलाव पाहूं. [सेवक जातो.] आतां हे सारे
नन्नाचा पाडा वाचणार; पण नकार सांगतांना गुलाम ऐट अ
कीं येव ! आपलें काम फत्ते करून येणाराला मुर्तीच ऐट करावी
त्याचें कामच त्यांच्याकरितां शिफारस करितें. पण ज्यांच
फसली त्यांना मात्र खोटी तडफ दाखविल्याशिवाय गत्यंतर न

येतात.] पांडव कुठें तरी या विराट नगराच्याच आसपास असावे अशी माझी आतां पक्की खात्री झाली आहे. तरी पण इतर ठिकाणीं धाडलेलेहि सर्व हेर जसे काय पांडव आपल्या हातीं आतां सांपडणार अशा आविर्भावाची वेमालूम बतावणी करतील.

पद १५. चाल—दावि पंथा अनुसरे.

हेर आले खचित सगळे कटुमुखीं रडत अयश वरुनी ॥ ध्रु० ॥

अमति कुमति जडमति वक्रमति वक्रगति

खल शठ चांडाळ भृत्य मी तयांचा धनी ॥ हेर आले ॥ १ ॥

करितिल धनसंहार रचितिल अनृतभार

मळवितिल सच्चरित छल कपट दूषणीं ॥ हेर आले ॥ २ ॥

१ हेरः—[पुढें होऊन] पांडवांच्या शोभाकरितां मी हा शिक्का-
च्याचा वेष घेऊन सर्व अरण्यें पालथीं घातलीं. तिरकमटे, बाणांचे भातें,
सावजें पकडण्याचीं जाळीं, सापळे, रात्रीं पाजळण्याच्या दिवट्या, तरवारी,
माले, बरच्या, तोमर, मुसल, मुद्दल, पाश, परशु—

शकुनीः—बस बस, शस्त्रास्त्रांची ही तुझी याद पुरी कर. तूं हेर
म्हणवतोस; एकाद्या लष्करी अजबखान्याचा रखवालदार नव्हेस. शस्त्रां-
स्त्रांचीं नांविं तुझ्यापेक्षां मला पुष्कळ अधिक माहीत आहेत. पुढें बोल
काय तें.

१ हेरः—अशी प्रचंड सामग्री घेऊन मी निघालों. प्रथम ब्रह्मारण्य
धुंडाळलें. त्या अरण्यांतले ते गगनभेदी विशाल पर्वत, पाताळालाहि उदरांत
ठाव देणाऱ्या खोल दऱ्या, राज्येंच्या राज्यें किंवा सैन्याचीं सैन्यें गडप
करून टाकणाऱ्या प्रचंड गुहा, सूर्याला कायमचा हद्दपार करणारे गर्द वृक्ष,
मुंगीचाहि रिघाव न होऊं देतील अशीं लतांचीं जाळीं, एकावर एक
शेंकडों हत्ती गडप करतील अशा खोल दलदली, एक पाऊळहि न माव-
णाऱ्या पाउलवाटा, नुसता स्पर्श होतांच मृत्यु भेटविण्यासारख्या विषारी
उदकांचीं सरोवरे, ज्यांत भुतें व समंद भर दिवसा घस्त घलतात
अशीं स्मशानें—

शकुनीः—शाबाम. निर्मनुष्य अशा अरण्यांत स्मशानेहि अमतात हें मी आज प्रथमच ऐकिलें.

१ हेरः—अशा निर्मनुष्य अरण्यांत मी पांडवांचा शोष करीत असतां मला अनेक प्रकारचीं श्वापदे भेटलीं. अक्राळ विक्राळ स्वरूपाचे सिंह, रक्तमांसात लोळणारे वाघ, सिंहामारखे क्रूर असे लांडगे. मस्त हत्ती, एका टांपेच्या प्रहारानें घोड्यालाहि चित करणारी रानगाढवे, पांच पलास वृक्षांना एकदम बेटोळी घातून बसणारे सर्प, मनुष्याला नखांत भरून सहज आकाशांत घेऊन उडून जातील असे गरूडपक्षी—

शकुनीः—हें पशुपक्षांचें वर्णन फारच बहारीचें वढलें. आणि या श्वापदांत दडून बसणाऱ्या पांडवांचा तूं शोष केलास ! तुझ्या अकल्पेक्षां तुझ्या भैर्याची शाबास खरी. मग या शोषाच्या कामांत तुझ्यावर संकटेंहि आलींच असतील !

१ हेरः—रक्त एक महाराजांच्या पायांची कृपा म्हणूनच जगून वांचून आलों.

शकुनीः—तुझ्या बायकोच्या कपाळाच्या कुंकवाच्या बळावर असें कां म्हणेनास !

१ हेरः—अशा त्या अरण्यांत अशा त्या शस्त्रास्त्रांच्या सरंजामानिशीं जाऊन, अशा त्या श्वापदांची शिकार करितांना मजवर अनेक संकटें आलीं. मी वाघ—सिंहांच्या छातीवर कितीक वेळां बसलों, तर वाघ—सिंह माझ्या छातीवर कितीक वेळां बसले. गरूडपक्षांच्या पकडींत सांपडून वर उंच गेल्यावर आकाशांत मला त्यांच्याशीं युद्ध करून आपली सुटका करून घ्यावी लागली. सर्पांच्या मागें लागून खोल विवरांत शिरावें लागल्यानें पाताळांतून भूलोकावर आल्याचा अनुभव मला मिळाला. भूत, पिशाच, वेताळ, समंद, ब्रह्मराक्षस—

शकुनीः—यांची सुद्धां तूं शिकार केली असली पाहिजे. पण या सर्व प्रयत्नांत एका पांडवांच्या शिकारीखेरीज बाकी तुझी सर्व शिकार साधली. हेरापेक्षां माट किंवा फार तर एखादा कवि होण्याच्या अधिक लायकीच

दिसतोस. चालता हो पाहूं माझ्या पुढून ! अरण्याच्या या सर्व वर्णनावरून तूं आपलें घर सोडून बाहेरसुद्धां पडला नव्हतास आणि हेराच्या कामगिरी करितां तुला दिलेली सर्व रक्कम घरच्याघरीच उडविलीस असें मला वाटतें. कायरे, तूं कधीं निशा करीत असतोस का ?

१ हेरः—छे सरकार, दारुला मी शिवतहि नाही. फक्त अफूची गोळी खाऊन वरती थोडी भांग पीत असतो.

शकुनीः—तूं सत्यवक्ता आहेस. अशीं अद्भुत वर्णनें दारू पिणारा-पेक्षां भांग पिणारालाच अधिक सुचायचीं. कोण आहेरे तिकडे ? मार याला धक्के आणि घालवून दे पाहूं. (हेर जातो.)

२ हेरः—[प्रवेश करून] पांडव बारा वर्षांच्या वनवासाला कंटाळले असून ते मनुष्यांच्या सहवासाला हपापलेलेही असावे असा तर्क करून मी अरण्याची वाट सोडून भरवस्तीच्या नगरांत त्यांचा शोध करूं लागलों.

शकुनीः—तुझा तर्क बरोबर आहे. शिवाय माणसांत माणूस मिसळून सहज खपून जातें. संशयाची फसवणूक राजमार्गानें जितकी होते तितकी आडवाटेनें होत नाही. बरे तूं पुढें काय केलेंस ?

२ हेरः—क्षुद्र मनुष्याचा वेष घेण्यापेक्षां मोठ्या ऐश्वर्यसंपन्न मनुष्याचा वेष घेतल्यानें सर्वत्र प्रवेश होणें सोपें, असें समजून मी एक प्रवासाला निघालेला राजपुत्र बनलों. ज्या नगरांत जावें त्यांत एक जंगी वाडा भाड्यानें घ्यावा, पांच पन्नास दासदासी बाळगाव्या, गाड्याघोडीं ठेवावी, पंचपक्वान्नांचें जेवण रोज करवावें, स्नेहीमंडळी मेजवानीला बोलवावी, वर दिवाणखान्यांत सोन्यारुप्यांच्या पेल्यांतून पिण्याची दारू उडवावी आणि खाली अंगणांत रंगीबेरंगी भातघ्रबाजीची दारू उडवावी, नाचगणी करावी—

शकुनीः—एकूण राजा सुयोधनाच्या पैशावर तूं गुप्त हेरानें चार दिवस राजासारखी चैन केली म्हणतोस ! तुझा राजयोग फारच चांगला फळाला आला खरा !

२ हेरः—हेतु इतकाच कीं, या चैनीच्या आणि श्रीमंतीच्या माण्यांत पांडवांसारखीं मातबर माणसें सहज नजरेला पडून सांपडायचीं !

शकुनी:—पण फुकट मिळालेल्या या श्रीमंतीच्या धुंदीत पांडव दृष्टीस पडले तरी ते तुला दिसायचेच कठीण !

२ हेर:—तें कां महाराज ? माझ्या घरी मेजवांनीला येणाऱ्या माणसांपैकी दोघांचौघांनी आपण पांडव असल्याचें जवळ जवळ कबूलहि केलें होतें. पण—

शकुनी:—पण काय ? मी सांगतों काय झालें तें. तुझ्या जवळचा पैसा संपून मेजवान्या बंद पडल्या; तेव्हां तुझ्या घरी येणारे हे अन्नाथी पांडवहि पुढें यायचे बंद झाले दुसरें काय ?

२ हेर:—महाराजांनी बरोबर ओळखलें. माझ्या जवळचे सर्व पैसे संपून उलट वर पुष्कळसें कर्ज झालें आहे. सरकार, तेवढें देवाविण्याची आशा व्हावी.

शकुनी:—दुसऱ्याच्या पैशावर राजयोगाची सुखं भोगण्याची चटक तुला लागली ती अजून सुटलेली दिसत नाही. ठीक आहे, कैदखान्यांत कांहीं दिवस काढ म्हणजे तूं बरा निरोगी होऊन परत जाशील. कोण आहरे तिकडे, या हेराला धक्के मारून तुरंगाच्या सुभेदाराच्या स्वाधीन कर.

[हेर जातो.]

३ हेर:—(प्रवेश करून) पांडव वनवासाला कंटाळले असें समजून मीहि त्यांना नगरांतूनच शोधण्याचा प्रयत्न केला. पण दरबार थाटून पांडव कसचे सांपडणार ? म्हणून मी स्वतः गुप्त वेधांतच राहिलों; आणि गुप्त बातम्या मिळण्याचे सर्व अड्डे ठिकठिकाणी मी आपलेसे करून घेतले.

शकुनी:—ते कसे काय ?

३ हेर:—प्रत्येक नगरांत रिकामटेकडे व दुसऱ्याच्या नुसत्या उठा-ठेवी करणारे छिद्रान्वेषी लोक पुष्कळ असतात. शहरांत बाहेरचा कोण आला गेला, कोण कसा आहे हें सगळें यांना माहीत असतें. अशा लोकांना रूप पैस चारून मी वश केलें. विशेषतः नगरांतल्या विश्वथोषिता, वार-थोषिता यांचा मी परिचय केला. कारण गावांत येणाऱ्या नव्या लोकांची माहिती जशी त्यांच्याकडे मिळते तशी ती कोतवालींतहि मिळत नाही.

शकुनीः—आला मजकूर ध्यानांत. पांडवांची माहिती वारयोषितांच्याकडून मिळवू वहाणाऱ्या हेराची अकल समजली. तुला कामगिरीकरिता दिलेले सर्व पैसे संपून गेले असतील !

३ हेरः—होय महाराज आणखी थोडे पैसे देण्याची कृपा व्हावी, म्हणजे पांडवांना हटकून शोधून काढतो.

शकुनीः—कोण आहेरे तिकडे, या बेअकली मनुष्याला कोतवालाच्या स्वाधीन करून फटके मारा म्हणून सांग माझा हुकूम. [हेर जातो.]

४ हेर (प्रवेश करून)—पांडवांना आयती एक वर्षाची फुरसत मिळाली; तिचा उपयोग ते बहुधा तीर्थयात्रेकडे करतील असा मनाशी मी विचार केला. तीर्थयात्रेच्या योगानें एक ठिकाणीं पुष्कळ दिवस मुकाम करण्याची आपत्ति टळून शिवाय त्यांतल्यात्यांत पुण्यसाधनहि घडतें. फरारी होणाऱ्या पळपुट्या लोकांना क्षेत्रें आणि तीर्थें हीं मोठीं आश्रयस्थानें होतात.

शकुनीः—पांडव मुमुक्षू ब्राह्मण नसून कर्मवीर क्षत्रिय आहेत हें याच्या गांवींही नाही. शिवाय ते वृद्धाहि नाहीत धर्मसाधनाच्या मार्गें लागायला ! बरें, मग तुला एकाद्या क्षेत्राच्या जागीं पांडव आढळले का ?

४ हेरः—पांच पांच पुरुष बरोबर एकेक बायको असे यात्रेकरूंचे समुदाय मला पुष्कळ ठिकाणीं आढळले. तेव्हां हेच पांडव असावे असा मी तर्कहि केला पण—

शकुनीः—पण काय ?

४ हेरः—पांडवांना पूर्वीं कधीं मी पाहिलें नव्हतें आणि आपण टिपून दिलेली चेहेरेपट्टी मी बरोबर न्यायला विसरलों इतकेंच.

शकुनीः—मिळून पांडवांचा शोभ न लागला तरी तुझ्या सर्व तीर्थयात्रा बिनखर्ची भागल्या म्हणतोस. हा हेर मूर्ख असला तरी भाविक आहे, स्वार्थी नाही. जा याला नुसता हांकलून द्या. [हेर जातो.]

५ हेर (प्रवेश करून) :—पांडवांना अज्ञातवासाचे दिवस घालवायला त्यांचा मित्र श्रीकृष्ण याच्या द्वारका नगरीसारखें दुसरें ठिकाण नाही असें जाणून मी तिकडे गेलों. शोभ करितांना मला असें समजलें कीं,

पांडवांचे रथ, घोडे आणि सारथी हे मात्र द्वारकेंत शिरले खरे; पण स्वतः पांडव द्वारकेंत गेल्याचा मागमूस लागला नाही. तेव्हां मी हताश होऊन परत आलों.

शकुनीः—कोणत्याहि संकटांत श्रीकृष्ण पांडवांना मदत करतो व करणार ही गोष्ट खरी. तरी पण 'अज्ञातवास' या शब्दाचा खरा अर्थच तुला न कळल्यामुळे तुझ्या हातून ही चूक झाली आहे. पांच पांडव व सहावी द्रौपदी यांच्याखेरीज कोणीहि म्हणजे खुद्द श्रीकृष्णानेहि त्यांना या एक वर्षांत ओळखले असतें तरी त्यांचा पण फुकट गेला असता. असो, तुझाहि मला फारसा उपयोग नाही, जा. [हेर जातो.]

६ हेरः—(प्रवेश करून) मी हेर आहे पण श्रद्धालू आणि धार्मिक आहे सरकार. पांडवांचा शोध लावण्याची कामगिरी पत्करल्यापासून मी गायत्रीपुरश्चरण करीत असतो आणि नित्य रात्री मला जी स्वप्ने पडतात ती मी एके ठिकाणी लिहून ठेवली आहेत. गायत्रीकृपेने पांडवांच्या ठाव-ठिकाणाचा मला दृष्टांत नच झाला तर शेवटीं सगळ्या स्वप्नांचा अर्थ एकत्र करून त्यावरून सुचलेल्या दिशेने जाऊन मी पांडवांचा शोध करणार आहे. माझे शोधाचें काम अजून संपलें नाही महाराज ?

शकुनीः—कर्मठ ब्राह्मणा, जा आपल्या घरी जाऊन खुशाल वस. फिरून द्रव्याच्या आशेने हेराचें काम पत्करूं नको. [हेर जातो.]

७ हेरः—(प्रवेश करून) मी दैववादी आहे सरकार. माझा असा पक्का विश्वास आहे की, माझे दैव खंबीर असलें आणि माझ्या नशिवांत द्रव्यलाभ असला, तर मी घरबसल्या पांडव माझ्या घरीच चालून येतील आणि आम्ही पांडव म्हणून मला सांगतील. मग त्यांना ओळखायला कसली पंचाईत ?

शकुनीः—खरें आहे. पांडवांनी स्वतः तुला आपल्या तोंडानें आम्ही पांडव म्हणून सांगितल्यावर मग त्यांना ओळखायची मुळीच पंचाईत नाही. जा. हेराचें काम पत्करण्यापेक्षां एखाद्या नगरांत जाऊन फलज्योतिषाचें दुकान काढ, म्हणजे तुला याहून अधिक फायदा होईल.

असैं कां म्हणतां सरकार ? दैवगति दुर्निवार असते. दैव-
गांना द्यूत खेळण्याची बुद्धि झाली आणि वनवास घडला.
तुझ्या सारख्या दैववाद्याला हेर म्हणून पुढें येण्याचा तरी
काय कारण होतें ? तुझा दैववादावरहि खरा विश्वास
द्वैत दैववादी लोकांचा राजनीतीला उपयोग नसतो. तुझे
पहात बसले असतील. [हेर जातो.]

(प्रवेश करून) तेजस्वी मनुष्य अज्ञातवासांत असला
तून होणारी कृत्ये नेहमी तेजस्वीच असतात. म्हणून एखादें
की कृत्य घडलेलें ऐकूं येण्याचीच मी वाट पहात होतो.
नगरांत कीचकासारख्या बलाढ्य योद्ध्याचा गुप्त वध झाला
हे पांडवकृत्यच असलें पाहिजे असैं समजून मी तेव्हांपासून
आसपास घिरट्या घालूं लागलों. ज्या स्त्रीकरितां एवढा
झाला ती स्त्री सती द्रौपदीच असली पाहिजे; आणि तो
रा वीरहि भीमसेनच असला पाहिजे, असा तर्क बांधून
रेनें गुप्त शोध चालविला आहे सरकार.

—(उठून) शाबास, तुझा युक्तिवाद अगदी बरोबर आहे.
मलें तरी तुझी शोभाची दिशा बिनचूक आहे. बरें पण तुझ्या
आणखी काय काय निघालें सांग पाहूं ?

—मला पुढें शोध लावतांना आणखी असैं समजलें कीं,
महिन्यांपूर्वी विराट नगरांत एकाच दिवशीं पांच पुरुष व
निराळ्या वेषानें शिरून सर्वांनीं विराट राजाच्या पदरीं
या; आणि हे स्त्रीपुरुष अद्यापि विराट नगरांतच वास्तव्य
त्यांनीं नीच वेष पत्करले असले तरी त्यांचें तेज काहीं
असैं म्हणतात.

—तुझा तर्क बरोबर आहे. माझ्या विचाराशीं तुझे विचार
पात. पांडव शत्रु खरे; पण ते कोणत्याहि वेषानें चांगल्या लोकांत
तां आपल्या तेजांनें आणि गुणांनीं इतर लोकांवर आपली छाप
पय राहणार नाहींत, हें मला, म्हणजे पांडवांच्या कट्ट्या शत्रूलाही

शकुनीः—आणि कौरवराज सुयोधन याचेंहि त्याला या कामी सहाय आहे हेंहि आपणाला कळून चुकलेंच असेल.

अमात्य—होय, तेंहि दुदैवानें खरें आहे.

शकुनीः—विराटराजाचा व माझा पुरातनचा ऋणानुबंध आहे हेंहि तुम्ही जाणतां—

अमात्यः—होय. विराटराजांकडून मी तें ऐकलें आहे.

शकुनीः—म्हणूनच प्रस्तुतच्या संकटांत विराट राजाचें रक्षण करावें असा मी निश्चय केला आहे.

अमात्यः—आपले फार उपकार आहेत. पण हें कसे होणार ?

शकुनीः—म्हटलें तर तें सोपें आहे. म्हटलें तर फार अवघड आहे. पण तें सोपें किंवा कठीण होणें हें सर्वस्वी तुमच्या हातीं आहे.

अमात्यः—शकुनीराज, आपण हें काय बोलतां ? विराट राजावरचें संकट टाळण्यासारखी माझ्या हातची गोष्ट असतां ती मी करण्याला माघार घेईन अशी आपणाला शंका तरी कशी येते ?

शकुनीः—शंका येण्याचें कारण इतकेंच कीं—

अमात्यः—बोला, मन मोकळें करून निःशंकपणें बोला; कचरूं नका.

शकुनीः—कारण इतकेंच कीं, पांडवाविषयीं तुमचें प्रेम कितपत आहे हें मला माहीत नाहीं.

अमात्यः—पण पांडवांचा यांत काय संबंध ?

शकुनीः—तो संबंध मी लवकरच तुहांला सांगेन. मला इतकेंच सांगा कीं, पांडव आणि राजा विराट यांच्यापैकीं तुहांला कोण अधिक प्रिय आहे ?

अमात्यः—माझ्यासारख्या कट्ट्या राजनिष्ठ मनुष्याला तुम्ही फिरून असा प्रश्न कसा करितां ?

शकुनीः—हा सुखासुखी कमी अधिक प्रेमाचा विचार नाहीं. समजा, विराट राजावरचें संकट टाळण्याकरितां तुहांला पांडवांचें अनहित करावें लागलें, तर त्याला तुम्ही तयार व्हाल काय ?

कबूल केलेंच पाहिजे. मेघपटल कितीहि दाट आलें तरी तें सूर्याला पूर्ण-पणें झाकूं शकत नाहीं. फार काय पण खग्रास ग्रहणांत सूर्य सांपडला असतां देखील पशुपक्षी भांबावून सूर्यास्त झाला म्हणोत, पण मनुष्याला मनुष्याचें तोंड दिसण्याइतका तरी सूर्यप्रकाश अवशिष्ट राहतोच. पांडव विराट नगराच्या आसपास किंवा खुद्द विराट नगरांत असल्याची बातमी मला दुसऱ्याहि एका हेराकडून पूर्वीच कळली आहे, तरी पण हें घे तुला तुझ्या चातुर्याबद्दल बक्षीस. [सोन्याचें कडें काढून देतो.]

पद १६. चाल—अति अगाध हा भव.

किती कुशाग्र मति तूं अवसर्पा । भवमानिल तव गति
सर्पा ॥ ध्रु० ॥ दूर राहिलें भक्ष्य तरि तया आघ्राणुनि
करिशी दंशा । फुत्कारें घन व्रण पाडोनी त्यांत ओतिशी
तीव्र विषा ॥ किति ॥ १ ॥

(हेर जातो.)

कोण आहेरे तिकडे, विराट राजाच्या अमात्यांना मी बोलावणें पाठविलें होतें ते आले आहेत का पहा. [सेवक जातो.] विराट नगरांतला हा भोळा मनुष्य माझ्या हातीं सांपडला आहे, पाहूं त्याचा कितपत उपयोग होतो तो. [अमात्य प्रवेश करितो.] या, अमात्यराज या. [उठून आसन देऊन बसवितो.]

अमात्यः—मला आपलें अत्यंत स्नेहभावाचें पत्र पोंचलें, म्हणून आलों त्याच पावलीं.

शकुनीः—आपले माझ्यावर तर फार उपकार झालेंच; पण आपण आल्यानें आपले विराट राजावरहि फार उपकार होण्याचा संभव आहे. आपली निःसीम राजभक्ति जाणूनच मी आपली भेट घेण्याची इच्छा धरली. हल्लीं विराट राजावर मोठें संकट आलें आहे, हें आपणांला माहितच आहे.

अमात्यः—होय. कीचकवध झाल्यामुळें निर्भय होऊन त्रिगर्त राजानें आमच्या महाराजांवर स्वारी करण्याचा बेत केला—

शकुनीः—भाणि कौरवराज सुयोधन याचेंहि त्याला या कामी सहाय आहे हीं आपणाला कळून चुकलेंच असेल.

अमात्य—होय, तेंहि दुदैवानें खरें आहे.

शकुनीः—विराटराजाचा व माझा पुरातनचा ऋणानुबंध आहे हींहि तुम्ही जाणतां—

अमात्यः—होय. विराटराजांकडून मी तें ऐकलें आहे.

शकुनीः—म्हणूनच प्रस्तुतच्या संकटांत विराट राजाचें रक्षण करावें असा मी निश्चय केला आहे.

अमात्यः—आपले फार उपकार आहेत. पण हें कसे होणार ?

शकुनीः—म्हटलें तर तें सोपें आहे. म्हटलें तर फार अवघड आहे. पण तें सोपें किंवा कठीण होणें हें सर्वस्वी तुमच्या हातीं आहे.

अमात्यः—शकुनीराज, आपण हें काय बोलतां ? विराट राजावरचें संकट टाळण्यासारखी माझ्या हातची गोष्ट असतां ती मी करण्याला माघार घेईन अशी आपणाला शंका तरी कशी येते ?

शकुनीः—शंका येण्याचें कारण इतकेंच कीं—

अमात्यः—बोला, मन मोकळें करून निःशंकपणें बोला; कचलं नका.

शकुनीः—कारण इतकेंच कीं, पांडवाविषयीं तुमचें प्रेम कितपत आहे हें मला माहित नाहीं.

अमात्यः—पण पांडवांचा यांत काय संबंध ?

शकुनीः—तो संबंध मी लवकरच तुहांला सांगेन. मला इतकेंच सांगा कीं, पांडव आणि राजा विराट यांच्यापैकीं तुहांला कोण अधिक प्रिय आहे ?

अमात्यः—माझ्यासारख्या कट्ट्या राजनिष्ठ मनुष्याला तुम्ही फिरून असा प्रश्न कसा करितां ?

शकुनीः—हा सुखासुखी कमी अधिक प्रेमाचा विचार नाहीं. समजा, विराट राजावरचें संकट टाळण्याकरितां तुहांला पांडवांचें अनहित करावें लागलें, तर त्याला तुम्ही तयार व्हाल काय ?

अमात्यः—फिरून चमत्कारिक प्रश्न. एरवी मी स्वामिभक्त कसला ? मला घोंटाळ्यांत पाडूं नका स्पष्ट बोला.

शकुनीः—तर मग आतां स्पष्टच बालतों. तुम्ही पांडवांना अज्ञातवासांत विराट नगरांत थारा दिला आहे, झणूनच त्रिगर्त राजाबरोबर कौरव सैन्य विराट नगरावर चालून जात आहे.

अमात्यः—कोण हा गैरसमज. आम्ही पांडवांना आमच्या नगरांत थारा दिलेला नाही.

शकुनीः—दिला नसला तर उत्तमच; पण समजा पांडव तुमच्या नगरांत शोभतांना सांपडले तर ?

अमात्यः—सांपडले तर त्यांना खुशाल घेऊन जा !

शकुनीः—त्यांना घेऊन जाण्याचें कारण नाही. ते अज्ञातवासांत असल्यामुळें त्यांना आम्ही नुसते ओळखले कीं पुरे, ते चोरासारखे आपल्या पायांनी वनवास भोगायला वनांत निघून जातील. पण शोभायला झाली तरी तुमची मदत पाहिजे; ती द्याल काय ?

अमात्यः—विराट राजावरचें संकट हटकून नाहीसे होईल असें मला वचन द्याल तर ती मदत करीन. (हंसून) बाकी पांडवांचा आमच्या नगरांत शोष म्हणजे—

शकुनीः—पुष्कळ वेळां कल्पनातीत अशाहि गोष्टी घडून येतात. पण असे; तुम्हांला वचन पाहिजे असेल तर हें द्या देतों. (हातावर हात मारून) पांडवांच्या शोभाला तुम्ही मदत केली तर विराट नगरावरून कौरव सैन्य परत नेण्याचें काम माझ्याकडे लागलें.

अमात्यः—मग या गोष्टीला विलंब कां ? होऊं द्या शोभाला प्रारंभ. किंबहुना तुम्ही स्वतःच माझ्याबरोबर चला आणि हवा तो शोष करा.

शकुनीः—फार उत्तम. मीच तुमच्याबरोबर येतों. मात्र पांडवांना मी ओळखण्याच्या आर्षी मला पांडवांनीं ओळवूं नये म्हणून मला वेषांतर करून यावें लागेल.

अमात्यः—तें सर्व कसें काय हें तुमचें तुम्ही ठरवा. गांवच्या महारवाड्यापासून राजवाड्यांतल्या अंतःपुरापर्यंत तुम्हांला हिंडण्या फिरण्याला

आणि मदत घ्यायचें काम माझ्याकडे लागलें. मी येतो तर.
समयी नगर सोडून मला फार वेळ बाहेर राहतां येत नाही.

:—अमात्यराज, मी आपला फार फार ऋणी आहे. सुयोध-
नांतलें विराटराजाबद्दलचें हें हृदयशल्य नाहीसें होऊन उभय-
मचा स्नेह व्हावा इतकाच माझा हेतु. [अमात्य जातो] विराट
दोहों वाजूनी कौरव सैन्याचा मारा होत असतां मला गुप्त
नगरांत वावरायला मिळालें तर फारच मौज होईल. पांडवांना
ने थारा दिल्याचें सिद्ध झालें तर राजा सुयोधन माझे वचन
ही एक न मानतां विराटराजाचीं पाळेंसुळें खणून काढल्याशि-
वार नाही. तसें झालें तरीहि बरेंच. कौरवांचा एक शत्रू काय-
तो होईल. येऊन जाऊन माझे वचन खरें ठरण्याचीच पंचाईत.
कारभारांत दिलेली वचनें पाळलीं तर मी शकुनी कसला ?

पद १७. चाल—होय संसारतरु.

राजकारणिं दिलें वचन अवसरभरें कोण मानिल तथा
शत्रु जो नृपखरा ॥ ध्रु० ॥ जलतल लिखित लेख
प्रति सुंदर तरि तरल तरंग उठतां होय जलमय
वेफल ॥ राज० ॥ १ ॥

[जातो.]

अंक २ प्रवेश २

अर्जुनः—अज्ञातवास आणि गर्भवास हे एकच नव्हेत काय ? अज्ञातवासाप्रमाणे गर्भवासहि मनुष्य प्राण्याला अनिच्छेनेच घडतो. एकाची भवषी बारा महिने एकाची नऊ महिने इतकाच फरक. वस्तुतः जिवंत पण बाह्य समाजाच्या दृष्टीने अदृश्य, म्हणून गर्भवासी प्राणी म्हटला तर जगांत आहे, म्हटला तर नाही. आम्ही पांडवहि जगाच्या दृष्टीने आज बारा महिने असून नसून सारखेच होतो. गर्भावस्थेतल्या प्राण्याप्रमाणे जग फार झाले तर अनुमानाने आमचे अस्तित्व मान्य करीत असेल. गर्भावस्थेतला प्राणी आईच्या चित्तेचा विषय होऊन राहतो तशीच आमच्या आयांनी आमची चिंता केली असेल. येऊन जाऊन फरक इतकाच दिसतो की, गर्भवास संपविणारे नूळ स्वतः रडत जन्माला येते, आणि आम्ही मात्र या अज्ञातवासाच्या गर्भातून स्वतः हंसत बाहेर पडून कौरवांना रडविणार ! आम्ही दुष्ट दुय्येधनाच्या मूळावर जन्माला येणार खरे.

पद १८. चाल—कंगन वा मोरा हात.

गर्भवास अज्ञातवास । उभय गमती तुल्य हे मजलागीं
स्वरुपिं खास ॥ प्र० ॥ अंतकालिं परि फल येई विषमचि
हंसुं पांडव अरि होतिल दास ॥ गर्भ० ॥ १ ॥

[उत्तरा घाईघाईने येते.]

या ताईसाहेब, मी वाधे जुळवून बसले आहे. आज गायन आणि नृत्य यापैकी तुम्हांला कोणते शिकावेसे वाटते ? तुमच्यासारखी विद्यार्थीण मला आजवर मिळाली नव्हती.

उत्तरा—बृहन्नडे, प्रसंग कोणता ? आणि तुला नृत्यगायन कसे आठवते ? आणि नृत्यगायनाचे सुख सेवन करायला माझे तरी मन मोकळे कुठे आहे ?

अर्जुनः—ताईसाहेब, प्रसंग कोणताहि असला तरी मला बृहन्नडेला दुसरे काय सुचणार ? माझा सारा जन्म याच व्यवसायांत गेला. आणि

तरी, ताईसाहेब, अशा प्रसंगीहि नृत्यगायनाचा नित्यपाठ इरकत ? पुरुषांचें काम पुरुष करीतच असतील; त्यांत बाय-
गयला कशाला पाहिजे ?

प्रत्यक्ष युद्ध करण्याचें काम पुरुषांचें असलें तरी त्यांची
काम बायकांकडे असतें. पुरुषांचा पराक्रम हा बाण असला
तुष्याच्या दोरीप्रमाणें स्त्रियांच्या चित्तेनें आणि ममतेनें गति
न देण्याला घरी बायका नसल्या तर पुरुष निष्काळजीपणानें
हे टाकून देतील, असें मला माझ्या दादाच्या स्वभावावरून
हो. बृहन्नडे, सांग बरें, कौरवांशीं आणि त्रिगर्ताशीं हा मोठा
भाला आहे—सांग, तुला तरी कांहीं युक्ति सुचते का यांतून ?
त्वस तूं माझ्याशीं इतकी प्रेमळपणानें वागली आहेस की,
व तुझ्याशीं मन मोकळं करून बोलल्याशिवाय राह-

—[हंसून] युद्धप्रसंगी सल्ला विचारायला, ताईसाहेब, तुम्ही
ठेकाण हुडकून काढलें आहेत म्हणायचें नी काय ? एखादा
ळवून शत्रूचा पराभव करतां येत असेल तर मला सांगा.
ले चाळ वाजवून कौरवांना भीति वाटण्यासारखी असली
जाऊन कौरवसेनेपुढें नृत्य करितें. स्वरमूर्छनेनें शत्रूला
येईल तर मी एकटी त्यांचा पराभव करीन. वीर्योन्मादानें
शत्रूचें माझे ताल निवारण करतील तर मी तयार आहे.

—बृहन्नडे गडे अशी थट्टा करूं नकोस. मी ही कांहीं तुझी थट्टा
म्हणून तुला सल्ला विचारायला नाही आलें. या संगीतशाळेंत
तकें चातुर्य दाखविलें आहेस की, तुला हा बृहन्नडेचा वेप
सरी किंवा दुष्ट देवतेच्या शापामुळें प्राप्त झाला असावा असं हि
वेळीं वाटतें. सांग, बृहन्नडे, माझे समाधान होईल असें
सांग.

—बरें तसेंच कां होईना ! कौरवांचा पराभव करण्याला या
पांडवांखेरीज दुसरे कोणीच समर्थ दिसत नाहीत. पांडव

अज्ञातवासांत आहेत असे झणतात, तेव्हां त्यांचा शोध काढून त्यांची मदत आपल्या महाराजांनी कां घेऊं नये ?

उत्तराः—छेः, बृहन्नडे. सापानें पायाला विळखा घातला तर म्हणे हिमालयावर जाऊन वनस्पतीचें औषध आणा, असें द्याण्यापैकीच तुशी ही युक्ति मला दिसते. अज्ञातवासामुळें गुप्त वेपानें गहगारे पांडव आझाला कसे हुडकून काढतां येतील ? आणि त्यांनही ते सांपडले तरी द्याम्यावरून संकट दूर होण्याकरितां त्या विचार्यांनीं अकार्ळी प्रकट होऊन फिरून वनवासाला जावें असें मी काय म्हणून करावें ?

पद १९. चाल—अरियेरि पियाबिन.

जारे पांडव मजला आढळले । तरि कधिं न करिन मीं
त्यां प्रगट वळें ॥ ध्रु० ॥ स्वहितपर जर्गी जन असल्ल
तरि । अनुचित विघात हें त्याहि कळे ॥ पांडव १॥

अर्जुनः—बरें ही नको तर दुसरी एफ तोड तुझाला सांगतें. आपली सैरंप्री आहं नव्हे का ?

उत्तराः—होय. मग तिचें काय ?

अर्जुनः—तिचे नवरे पांच प्रबळ गंधर्व आहेत. तिनें त्यांना विनंति केली तर ते नाही का येणार महाराजांच्या बाजूनें लढायला ? ते किती रागीट आणि पराक्रमी आहेत हें कीचकवधावरून दिसून आलेंच आहे. त्यांची मदत आपल्याला मिळाली तर ! कीचक मेला म्हणून त्रिगर्त आतां युद्धाला आला आहे; पण ज्या कीचकाच्या भीतीमुळें त्रिगर्त दडून बसला होता त्या कीचकाला क्षणाघात मारून टाकणारे गंधर्वच जर आमच्या बाजूनें लढायला आले तर त्रिगर्ताचा पराभव होईल यांत शंका कसली ?

उत्तराः—होय बृहन्नडे; ही मात्र तुशी युक्ति मनाला पटण्यासारखी आहे. पण बाई तिचा आमच्या राजवाड्यांत आजवर छळ कसा झाला, हें तूं पाहिलेंसच. तेव्हां तिला आम्ही कोणत्या तोंडानें सांगावें ?

अर्जुनः—सैरंप्रीवर या राजवाड्यांत संकटें आर्ळी असर्ळी तरी कीचकासारख्यांनीं आणर्ळी. उलट महाराज, राणीसाहेब, आपण स्वतः या

सर्वीनीं तिला प्रेमानेंच वागविलें आहे. त्याबद्दल तिच्या मनांत कृतज्ञताच असली पाहिजे. आपल्या गंधर्व पतीची मदत देऊन तिला जर आपल्यावर थोडा प्रत्युपकार करतां आला तर ती कां नाही करणार ?

उत्तराः—पण बृहन्नडे, माझ्यानें तिच्याशीं याविषयीं बोलवणारच नाही. तूंच हें नाजूक काम करशील का ?

अर्जुनः—मी तें फार आनंदानें करीन. मात्र सैरंप्रीची आणि माझी गुप्त भेट होईल अशी तजवीज करा.

उत्तराः—तें काम माझ्याकडे लागलें.

अर्जुनः—दुसरे असेंहि करा ताईसाहेब. राज्यावर संकट आलें आहे तेव्हां आपल्या या नगरांतलीं जेवढीं म्हणून सशक्त आणि प्रबळ माणसें असतील त्यांना महाराजांच्या मदतीला पाठवा. समजा, आपल्या मुदपाकखान्यावरचा बल्लव, बरा भटिंगण आहे. युद्धकलेचें ज्ञान नसलें तरी एरवींही लीलेनें हजार-पांचशें शत्रुसैन्य लोळवील. आपलें अन्न त्यानें आजवर खाल्लें, मग त्याचा अशा प्रसंगीं उपयोग करून ध्याय्चा नाही तर केव्हां ?

उत्तराः—होय ग बृहन्नडे बरोबर आहे. आणि राजवाड्यांतलीं मदीं कमी झाल्यामुळें त्यानें शिजविलेले भाताचे प्रचंड हंडे खायला तरी इथे आतां कोण आहे ? होय, त्यालाहि मी बाहेर काढतें. तूं सैरंप्रीचें मन वळवण्याचें काम मात्र विसरूं नको हं. [जाते.]

अर्जुनः—आपली चित्त आपल्या हातानें पेटवल्याप्रमाणें कौरवांना या वेळीं धिराट नगरावर स्वारी करण्याची बुद्धि झाली. हें युद्ध आह्मां पांडवांना इष्टच आहे. हें युद्ध जिंकून, यज्ञाच्या ज्वाळेंतून निघालेल्या देवतेप्रमाणें, आम्ही अज्ञातवासांतून प्रगट झाल्यानें कौरवांचे डोळे दिपून जातील. एखाद्या डबक्यांतून घाणेरडा मासा उसळी मारून निघाला तरी तो आवाज करितो; मग आम्ही पांडवांनी पाताळासारख्या संकटग्रह अज्ञातवासांतून बाहेर पडतांना सर्व जग हादरून थरारून जगण्यासारखा प्रचंड आवाज केला तर तो योग्यच आहे.

पद २०. चाल—प्रथम आद.

गहन नाद जगिं भरेल जधिं आम्ही करुं पांडव तांडव
श्रीशंकरसम समरीं ॥ ध्रु० ॥ वैर अनादि अपार मनिं
आठवुनि नाचूं थैथय अरि कौरव उदरीं ॥ गहन ॥

(उत्तर येतो.)

हं, हा उत्तर आला वाटते. हा बहुतकरून नृत्यगायनाचे घडे ध्यायला आला असेल. पक्का स्त्रैण आहे. मला तर उत्तर आणि उत्तरा यांच्या नावांची अदलाबदल करावीशी वाटते. हा बायकांच्या जन्माला यायचा पण थोडे चुकले. (उघड) यावें कुमार, मी आपलीच वाट पहात होतो.

उत्तर:—बृहन्नडे, त्रिगर्ताची स्वारी ती काय आणि बाबांनीं खटाटोप तो काय केला ? ह्यातारीं माणसं उगीच कोणत्याहि गोष्टीचा बखवा फार करितात. तळहातावर येऊन बसलेल्या माशीपेक्षांहि त्रिगर्ताची योग्यता मी कमी समजतो. तें काय नुसतें घुंगुरटें आहे.

अर्जुन:—पण, कीचक जीवंत होता ह्यणूनच त्रिगर्तापासून मी निर्भय आहे असें विराट महाराज नेहमीं म्हणत, आणि कीचक मरतांच त्यांना त्रिगर्ताची पुन्हां भिती वाटूं लागली.

उत्तर:—बृहन्नडे, त्रिगर्ताची वाखाणणी करितांना तूं हळूच कीचकाचीही वाखाणणी करायला सुरवात केलसि. अहाहा ! काय तो कीचक ! उगाच आपलें त्याला सर्वोनीं भ्यावें. तो शूर व बलाढ्य होत. असें ह्यणण्यापेक्षां त्रिगर्तासुद्धां सर्व लोकांनीं त्याला भिण्याचा कटच केला होता हें म्हणणें अधिक शोभेल. उगाच एखाद्या माजलेल्या रेड्यासारखीं अगर बैलासारखीं ज्याच्या त्याच्यावर कीचक आपल्या उन्मत्तपणाचीं शिंगें उगारीत होता इतकेंच. पण तुला सांगूं का बृहन्नडे, माझ्या दृष्टीला त्याची दृष्टच ठरत नव्हती.

अर्जुन:—पण कौरवांकडच्या योद्ध्यांबद्दल, कुमार, तुमचें मत कसें काय आहे ?

उत्तर:—काय असायचें ? शौर्याची कीर्ति उगाच एखाद्या नदीसारखी फुगत जाते वहातां वहातां. मुळांत पहावें तर चुळकाभर सुद्धां पाणी नसायचें. लोकांची स्तुति करण्याची रीतच अशी आहे जगांत. वानर उड्या मारतांना जशी एकमेकांवर ताण करण्याकरितां उंच उंच उड्या मारीत जातात, तसाच प्रकार स्तुतीचा. पराक्रमाची स्तुति होतां होतां अखेर स्तुतीचाच पराक्रम अधिक ठरतो. स्तुतिपाठकाचें लक्ष मूळच्या स्तुतिविषयावरून उडून आपल्या स्तुतिशब्दाकडे लागतें. तो बोलला त्यावर अतिशयोक्तीनें मी वरचढ कशी करीन, इतकीच त्याला काळजी. कौरव मोठ्या घराण्यांतले राजपुत्र. श्रीमंतांचीं मुलें सर्वगुणसंपन्न असायचीं, याच न्यायानें कौरव शूर आहेत. बाकी दुर्योधनानें आजवर कोणता पराक्रम गाजविला आहे ? त्याला काम्यक वनांत चित्रसेन गंधर्वांनं वीण्याला उलटा टांगून, शिकारींत मारलेल्या सशाप्रमाणें, खांद्यावरून चालविला होता, असें मात्र मी ऐकलें आहे. दुःशासन तर काय बोलून चालून द्रष्ट किंवा क्रूर म्हणून प्रसिद्ध आहे. पराक्रमाविषयीं त्याची कीर्ति मुळींच नाही.

अर्जुन:—पण दुर्योधनाला बांधून खांद्यावर नेणाऱ्या गंधर्वांचा ज्यांनी पराभव केला त्या पांडवांविषयीं आपलें काय म्हणणें ?

उत्तर:—त्यांचाहि प्रकार जवळ जवळ असाच. धर्मराज हा पांडवच ना ? पण एखाद्या कर्मठ भिक्षुकाइतकेंहि शौर्य त्याच्या अंगीं असेल असें मला नाही वाटत. हा क्षत्रियाच्या जन्माला मात्र आला. पण राजपंदावर बसण्यापेक्षां, डोक्याला शालजोडी बांधून पुढें पोथी ठेवून जेव्हे ज्या कालाचें ठाई अशा शब्दांनीं सजविलेलें पुराण सांगायला व्यासपीठावर बसला तर तो अधिक शोभेल. दुसरे ते भीमदादा. खादाडपणांतला त्याचा पराक्रम मात्र प्रसिद्ध आहे. त्याचें प्रचंड शरीर पाहून लोक भितात, ह्मणून त्याला काय वाटतें कीं ते माझ्या सामर्थ्यालाच भितात !

अर्जुन:—आतां अर्जुना तुझी पाळी आली संभाळ.

उत्तर:—अर्जुन तर काय बोलायलाच नको. वीरकर्मांतला नटवेपणा मात्र त्याच्याजवळ सगळा भरला आहे. पांचाळी द्रौपदी ही त्यानें

मत्स्यभेद करून जिंकली ह्मणतात. पण मला तर वाटतें कीं, अर्जुन आणि द्रौपदी—दोघेहि तरुणच—त्यांनीं जे प्रेम कटाक्षाचे बाण परस्परावर फेकले तेवढाच कायतो द्रुपदाच्या रंगसभेंतला धनुर्विद्येचा खरा पराक्रम. असले हे धनुर्विद्येंतले प्रकार जगांतले बहुतेक राजपुत्र रोज नवे नवे करीत असतात. अर्जुन तर, मला वाटतें, या अज्ञातवासांत एखाद्या भावडत्या स्त्रीच्या मच्छरदारणांत लपून बसला असेल. आणि तें साधलें नसलें तर स्वतःच स्त्रीवेष घेऊन एखाद्या अंतःपुरांत घुसला असेल.

पद २१. चाल—चमक चली मालनी.

मुळिं न काशि लाज वाटलि याला । नखर हा नच
बाला अबला ॥ ध्रु० ॥ वीर तरी धनु सरसावोनी
करुनी अरि संहार दाविना । विक्रम जगता, वेष-
विपर्यय गुप्त—वास कां यानें वारिला ॥ मुळिं ॥ १ ॥
वीर्यवन्हि कधिं गुप्त न राहे । कुदशापट-संभार-भीतरीं ।
जालुनि कवचा प्रगटाचि होइल । विश्व दाहका निज
तेजबला ॥ मुळिं न ॥ २ ॥

अर्जुनः—कुमार, हा तुमचा तर्क मलाही पटतो. असो; नकुळ सह-
देवांविषयीं तर आतां बोलायलाच नको.

उत्तरः—त्यांचें नावही घेऊं नका. सारांश, कौरवांसरख्या क्षुद्र क्षत्रि-
यांशीं हे युद्ध करायला भ्याले ह्मणून पांडवांनीं वनवास आणि अज्ञातवास
पत्करला. प्रतिज्ञापालनाचें नुसतें सोंम आहे!

अर्जुनः—कुमार, भीष्म आणि द्रोण यांच्यासंबंधानें आपलें मत काय आहे ?

उत्तरः—त्या म्हाताऱ्यांची निंदा व्यर्थ माझ्या तोंडून कां करवितेस ?
भीष्म हे सर्वांत वृद्ध. बेंबीपर्यंत दाढी लोंबूं लागली म्हणजे मग जाग्यावर
बसून शौर्याच्या गोष्टी बोलायला ठाक असतात. नुसती दाढी हालवायला
काय लागतें ? अर्जुनाचा पराक्रम जसा ह्येणपणांत, तसाच भीष्माचा ब्रह्मचर्य-
पालनांत ! (हंसून) क्षत्रियाची स्तुती जेव्हां तो “ कदा ब्रह्मचारी आहे ” असें
म्हणून लोक करूं लागतात तेव्हां तर मला हंसूच येतें. द्रोण हें सर्व कौरव पांडवां-
चे बालपणचे गुरु. मुलांच्या पंतोजीला मुलांनीं विद्वान म्हणावें हें ठाकच आहे

अर्जुनः—खरें आहे कुमार, मोठ्या पदावरच्या लोकांना स्तुती नेहमी फुकट मिळत असते. त्यांच्या खऱ्या कर्तृत्वाकडे कोण पहातो ?

उत्तरः—उघडच आहे, आमचें हें विराटनगरचें राज्य पडलें लहान; तेव्हां बाबांच्या काय किंवा माझ्या काय पराक्रमाची स्तुती कोण करणार ? एखाद्या पराक्रमाच्या कृत्यावर मोठ्या माणसांना जन्मभर स्तुतीवर खुशाल चरायला सांपडतें; पण पराक्रम गाजविण्याची संधीच ज्यांना जन्मभर मिळाली नाही असे वीर काय जगांत थोडे असतात ?

अर्जुनः—विराटनगरच्या सारख्या लहानशा राज्यावर विराट महासज्जानीं आजवर संतोष मानला हें पाहून खरोखर मला त्यांचें कौतुकच कराचेंसे वाटतें. आणि पुढें आपलाहि विचार राज्य वाढविण्याचा दिसत नाही. पण ठी च आहे. घराण्याचें वळण आपणालाहि सोडतां येत नाही.

उत्तरः—बृहन्नडे, मी दिग्विजय करायचा मनांत आणलाच तर—

अर्जुनः—हो, आपणाला नको कोण ह्मणणार पण—

उत्तरः—पण क्षत्रिय कुळांत जन्म झाला म्हणून मनुष्यानें उठतां बलतां मारामारीच करावी असें कांहीं नाही. हे माझे बाहु पहा, हे दिसतात लहान पण यांत सामर्थ्य किती आहे ? मी हातांत जर धनुष्यबाण कधी घेतलाच—

अर्जुनः—होय, तेवढीच काय ती अडचण !

उत्तरः—हातांत जर धनुष्यबाण घेतलाच तर सारी पृथ्वी जाळून सोडीन. पण आपला पराक्रम गाजविण्याकरितां दुसऱ्यांच्या स्त्रियांना रडवित बसायचें हें काय म्हणून ? मनाची शांतता संभाळून संतोष राखणें हा पराक्रम, बृहन्नडे, जातिवंत क्षत्रियालाही कांहीं लहान आहे का तूंच सांग बरें ?

अर्जुनः—नाहीं कुणी म्हटलें ? मला तर वाटतें, कुमार, आपण क्षत्रिय कुळाकरितां एक नवा सांप्रदाय बनवून त्याचे आचार्य बनूं शकाल !

उत्तरः—आणि ही मनाची शांतता रहावी, संतोष गमावूं नये, म्हणून माझ्यासारख्या क्षत्रियाला गायनवादनासारखी करमणूक अक्षय चालू ठेवावी लागते.

अर्जुनः—हो कुमार मी विसरलेंच. आपळा नृत्यगायनाचा नित्यपाठ आज अद्यापि व्हायचा आहे. सांगू का ?

उत्तरः—नाही, बृहन्नडे, तो मी कधीच विसरणार नाही. बाहेर युद्धाचा धूमधडाका चालू असला तरी त्यांतूनही मला मंद्रसप्तकांतला खालचा सू. एकू येईल इतके तीक्ष्ण माझे कान आहेत. रणांगणावर कधी जावेंच लागलें तरी धनुष्याबरोबर सतार नेण्याला मी कधी विसरणार नाही. धनुष्याची प्रत्येका झाडणें आणि सतारीची तार छेडणें दोन्ही मला एकदमच करावीशी वाटतील. शत्रूला आव्हान करायचें तें मला एखाद्या उत्तम रागाच्या आरोहावरोहाबरोबर करितां येईल. आणि नृत्याचा ताल किंवा लय ढळूं न देतां मी शत्रूवर धावून जाईन.

अर्जुनः—होय कुमार, तुमच्या अंगांत नृत्यगायन इतकें खचित सुरलें आहे. याची मी साक्ष देईन. ठीक आहे प्रथम गाण्याला सुरवात होऊं दे.

उत्तरः—बृहन्नडे, ख्यालध्रुपदांचा मला मनापासून कंटाळा आहे. इंद्रसभेंत—नाही इंद्र एकांतात असतां—रंभा उर्वशी मेनका ज्या प्रेमळ कवनांनी त्याचे मनरंजन करून त्याला उद्दीपित करितात तसलें एखादें कवन मला शिकीव. गायनामर्थें स्त्रीपुरुषभाव विसरावाच लागतो.

अर्जुनः—ठीक आहे कुमार, अशींही गाणीं माझ्या संग्रहीं आहेत. बण तीं गाणीं उत्तम वठायला हस्तादि अवयवांना कांहीं विशिष्ट रीतीनें चाळवावें लागतें.

उत्तरः—(हंसून) अग संस्कृत कशाला यांत ? हावभाव करावे लागतात असें स्पष्ट प्राकृतातच कां म्हणेनास ?

अर्जुनः—होय, हावभाव करावे लागतात म्हणून मी तीं गाणीं आपणाळा आजवर शिकविलीं नाहीं इतकेंच.

उत्तरः—ऊं: त्यांत काय आहे ? गायनकर्मांत नैपुण्य मिळवूं इच्छिणाऱ्या पुरुषाला हावभावांची लाज घरून काय उपयोग ?

अर्जुनः—आपणाला लाज नाही मग चालू दे. मला बृहन्नडेला हो लाज की ? हाणा कुमार मी सांगतें तसें. (बृहन्नडा हावभावांसह सांगते उत्तर तसें म्हणतो.) (सेवक प्रवेश करितो.)

सेवकः—दक्षिण दिशेचा गौळवाडा त्रिगर्तानें सर्व हस्तगत केला. उत्तरः—अरे हें काय विघ्न आणलेंस मध्येंच ? जा उत्तर जिवंत आहे डा निरोप शत्रूकडे पाठीव, तेवढा बस्स आहे. बृहन्नडे या चिजेंतला अद-
नल निषाद मी जरासा चढा लावला यामुळें प्रेमळपणाची हानी झाली ल नाही ?

अर्जुनः—पुरुषानें अदकोमल बरोबर लावला तरी स्त्रीच्या अदकोम-
तला प्रेमळपणा त्याला सहसा साधायचा नाही.

उत्तरः—हा गायनाचा भक्त थेट स्त्रीच्या कंठाचा कोमळपणा हस्तगत ज्याशिवाय कधीहि सोडणार नाही. एरवीं काय पुरुषार्थ ?

२ सेवकः—(प्र. क.) कौरवसैन्यानें विराटमहाराजांच्या सैन्याला डा दिल्याची बातमी आली आहे महाराज ?

उत्तरः—फिरून माझ्या गायनाला विघ्न ? जा, उत्तर जिवंत आहे एवढा निरोप शत्रूला कळीव, तेवढा बस्स आहे. बृहन्नडे, अदकोमल स्वर त्रपण्यापूर्वीच हात असा वांकडा करायला पाहिजे नाही ? अन्नमंत्राच्या पाठाबरोबरच शरसंधान हातानें झालें पाहिजे, नाहीतर प्रेमळपणाची हानि व्हायची ! पण नाही. जागच्या जागेवर बसून प्रेमळपणाचा उत्कर्ष होणें शक्य नाही असेंच मला वाटतें. गायनाला नृत्याची सांगड घालणारे तत्व-
वेत्ते खचित वेडे नव्हते. गायन आणि नृत्य यांच्या जोडीनें काळजाचा लक्ष्यवेध हटकून होतो. ज्याला उद्देशून गायन करायचें त्याच्यावर सुरेल तानांचें शरसंधान करितां करितां, नृत्य करीत करीत, अगदीं जवळ जाऊन हल्ला चढविला तर कलिजा हस्तगत करितां येईल. बृहन्नडे, या गाण्याला कोणत्या ताल.तल्या नृत्याची साथ शोभेल ?

अर्जुनः—केरव्याचा नाच हाच इंद्रलोकांतहि प्रिय असतो.

उत्तरः—(नृत्य करायला लागून) समज बृहन्नडे, इंद्र हा असा तुझ्या जागी बसला असला आणि माझ्या जागी उर्वशी किंवा रंभा मेनका

कुणी तरी असून तिनें असें गात, असें नाचत आणि असे अंगविक्षेप करीत इंद्राच्या अंगाशीं अंग भिडविलें तर इंद्राच्या प्रेमाचा किल्ला कितीहि बळकट असला तरी तो हस्तगत झाल्याशिवाय कसा राहिल ?

३ सेवकः—महाराज, कौरवसैन्यानें उत्तरेकडच्या गौळवाड्यावर हल्ला करून तो हस्तगत केला अशी खबर आली आहे.

उत्तरः—(रागावून) काय करावें ? नृत्यगायनांत फिरून विज्र ? तुला हा असला निरोप घेऊन यायला किंवा कौरवांना आमच्या गौळवाड्यावर हल्ला करायला नेमकी हीच वेळ कशी सापडली ? खचित तुमचा हा कांहींतरी दुष्ट कट असला पाहिजे. जा, उत्तर अजून जिवंत आहे असा निरोप शत्रूकडे पाठीव. तेवढा बस आहे. बृहन्नडे, माझी कांहीं चूक झाली असली या नृत्यगायनाच्या पाठांत तर मला सांग पाहूं.

अर्जुनः—(स्वगत) हा नष्टा अधमा क्षत्रियाच्या कुळांत जन्माला आलास त्यापेक्षां एकाद्या वारयोषितेच्या पोटीं मुलगी होऊन जन्मला असतास तर तुझ्या देहाचें अधिक सार्थक झालें असतें (उघड) कुमार, नाही आतां फारशी चूक राहिली नाही. याला म्हणावी नृत्यगायनाची खरी हौस. वाहवा राजपुत्रा बन्य आहेस.

पद २२. चाल—मायेचा मोहपसारा.

आश्रय तूं ललितकलांचा । न ये कोणा सरि तुझी ।
जरि ते करितिल तव हेवा ॥ ध्रु० ॥ सोडुनि लज्जा
क्षेण मनाने । गायनाभिनयनाटयनर्तने । दाविसि
उत्ताना भावां ॥ आश्रय ॥ १ ॥

उत्तरः—बृहन्नडे, मी आज खचित कृतकृत्य झालों. तुझ्यासारख्या नृत्यगायनांत निपुण असणाऱ्या गुरूकडून अशी शाबासकी मिळाली. तेव्हां मी स्वतःचा धन्यवाद कां न गावा ? (फिरून नाचाला सुरवात करितो.)

[सुदरेणा राणी व उत्तरा धार्डिर्धानें येतात.]

राणीः—(दुरून) अरे बाळा उत्तरा, हें काय ?

उत्तराः—दादा मुलांना शिकवितां शिकवितां हा नृत्याचा पाठ स्वतःच केव्हांपासून वेऊं लागलास ?

बाई, उत्तराताई, या आंत या. अशा आजतां काय ?

—नाचणाराला लाज नसली तरी बघा, हवीं.

—ताई तूं कितीहि घालून पाडून बोलतसि मला त्याचें
५ वाटणार नाही. गायनविद्या शिकणारां... मोडली तरच
वेद्या खरी येऊं शकते असा संगीतशास्त्राचा नियम आहे.

—पण, दादा, तूं कांहीं एखाद्या गवयाच्या किंवा नटाच्या
आलेला नाहीस याची आहे कां शुद्ध ?

पद २३. चाल—कृष्ण कनय्यारे.

क्षत्रियवंशीं जन्मा येसी । हें विसरुनि जासी ।

। अकीर्ति जाण जडत अति ही ॥ धृ० ॥ राणि

। मिरवित तुज लघु मानुनि । ढंग कसले भलते

एसी । जना-मनाची धर लज्जा कांहीं ॥ तूं ॥ १ ॥

—बाळा उत्तरा, उत्तर-दक्षिण दिशेकडून दूत येऊन ते काय
आणताहेत त्या तूं ऐकल्या नाहीस का ? माझा बाळ शहाणा
करमणुकीलाहि कांहीं सीमा नको का ? प्रसंग कोणचा आणि
काय ?

[गोपाळ धांवत धापा टाकीत येतो.]

∴—राणासाहेब, सर्वस्वी घात की हो झाला ? हाय हाय !

—अरे असें झालें तरी काय ! नीट सांग.

∴—कौरवसैन्यानें उत्तरेकडचा गौळवाडा सफई लुटला.
पाळांना बेदम मारलें. कित्येक मेले कित्येक मरायला घातले
आमच्या स्त्रियांची त्यांनीं अब्रू कीं हो घेतली.

—(ओरडून) काय हणतोस ? कौरव इतके माजले ?

—अग बाई, माझा बाळ रागावला बरें का ? क्षत्रियाचेंच मुळ
तरी !

—जा. उत्तर अजून जिवंत आहे असा निरोप शत्रूकडे

उत्तरा:—दादा असें भ्रमिष्टासारखें काय करतोस ? या तुझ्या निरोपानें कां कौरव भिणार आहेत ? त्यांनीं गौळवाडा लुटल्यावरहि जर तुझे पाय जागचे हलले नाहीत तर तूं जिवंत असून तरी काय उपयोग ?

राणी:—बाळ, तिकडनें दक्षिणेच्या गौळवाड्याच्या रक्षणाकरितां धांवून जाणें झालें तेव्हां तुम्ही जाऊं नका मी जातो असा तूं आग्रह धरला होतास ना ?

उत्तर:—पण माझा आग्रह बाबांनीं चालूं दिला कुठें ? मनुष्याची ईर्ष्या घालविली म्हणजे त्याचे परिणाम असेच व्हायचे.

राणी:—बाळा उत्तरा, ही रागावण्याची आणि हट्ट धरण्याची कावेळ आहे ?

उत्तरा:—दादा, तुला रणांगणावर जायचें नसलें तर तसें सांग मी जातें.

उत्तर:—वः शहाणीच कीं नाहीं तूं ! तूं रणांगणावर जावें आणि मी घरी बसावें. हा तुझा हट्ट मी चालूं देईन वाटतें ?

[दूत प्रवेश करितो.]

दूत:—कौरवांनीं गौळवाडा उध्वस्त केला आणि त्यांच्यातलें काहीं सैन्य विराट नगरावर चालून येण्याला निघाल्याची बातमी आहे सरकार.

उत्तर:—जा उत्तर जिवंत आहे असा निरोप त्यांना धाड. एकूण माझी भेट ध्यायला कौरव नगरावर चालून येणार काय ? फार चांगलें. कायरे गौळवाडा अगदीं पुरा जमिनदोस्त झाला ना ?

दूत:—होय सरकार. गौळवाड्याची माती झाली राख झाली.

उत्तर:—तर मग आतां तिकड जाऊन तरी काय उपयोग ? व्यर्थ श्रम. मी त्यांची वाट पहात इथेंच राहिलों तर नगरच्या रक्षणाचें रक्षण होईल. आणि शिवाय कौरवांचा सूड, आई ताई, तुमच्या देखत घेण्याचें सुख मला लाभेल. जा उत्तर जिवंत आहे असा दुर्योधनाला निरोप पाठीव. तेवढा बरस आहे. पण तेवढ्यानें भागलें नाहीं तर आणखीहि असा निरोप त्याला जोड म्हणावें उत्तर जिवंत असून तुझीच वाट पहात बसला आहे. मरण्याची इच्छा असेल तर नगरावर चालून ये.

उत्तरा:—नगराची काळजी तुला नको दादा. आम्ही स्त्रिया तें पाहून घेऊं. तूं आतांच्या आतां निघून कौरवांवर जा कसा.

-बाळा उत्तरा तुला जा म्हणवत नाही पण रहाहि म्हणवत वर चालून जाणें हेंच तुला योग्य आहे.

-(दंड थोपटून) हा पहा उत्तर निघाला. कौरवांची शंभर दुर्योधनाच्या स्त्रीचें मंगळसूत्र तुटलें, मभिद्रोणांना माना पाचा प्रसंग आला. भारत भूमीतल्या राजे लोकांना म्हणोंवें ।लीं राज्यें संभाळा. हा उत्तर युद्धाला बाहेर पडल्यावर दिग्विवाय परत येणार नाही. कोण आहेरे तिकडे, माझा रथ तयार पाहूं.

—रथ तयार करवतो महाराज. पण सारथी मंडळी सर्व महादक्षिणेच्या गौळवाड्याकडे पूर्वीच निघून गेली.

—फिरून विघ्न. आई, ताई, तूंच सांग बरें मी हा रथी पला तयार झालों. पण सारथ्यावांचून रथी जाऊन काय उपाय सारथी हा रथीवीराचा आधारस्तंभच आहे. तो असा तसा गे. मोठा खंबीर चतुर समयसूचक लागतो. बोला असा रथी तुम्ही मला देतां का ?

—नगरांतलीं आणि राजवाड्यांतील सगळीं मातबर माणसें बरोबर नेणें झालें. कौरव असा दुहेरी हल्ला करतील हें कळलें गी मागें ठेवून ध्यायला. या घटकेला एका बल्लवाखेरीज तुझ्या रथी म्हणून युद्धावर पाठवायला दुसरा कोणी दिसत नाही. चारूं का ?

:—नको नको. तो घटिगणेश्वर रथावर बसला तर सारथ्याचें ग्याचें तर दूरच राहिलें; पण माझा रथ मात्र आपल्या नुसत्या मोडून टाकील.

—माठीच पंचाईत झाली. [द्रौपदी येऊन उत्तरेच्या कानांत बोलते.]

।:—आई चल. दादा चल कसा. मी करतें तुझ्या सारथ्याची तूं आपल्या तयारीला लाग.

।:—चल बाळ, आपलें चिलखत घाल, आपलीं शस्त्रां घे. तमस्कार कर. माझा बाळ लढाईवर जायचा.

उत्तरः—चला, हा पहा मी तयार आहे. माझा पाय हलला, आतां कौरवांना संभाळा. अजून तरी कोणी जारे आणि हा उत्तर अजून जिवंत आहे, असा निरोप कौरवांकडे धाडा, तेवढा बस आहे. बृहन्नडे, मी जातो. नृत्यगायनाला चार दिवस रजा द्यावी लागते याबद्दल वाईट वाटते. माझी सतार, माझ्या पायांतले चाळ नीट संभाळ हे.

अर्जुनः—होय कुमार, ते आहेतच इथ नीट. त्यांना लढाईवर थोडेच जायचें आहे. मला बृहन्नडेला आणि त्यांना गांठ.

(पडदा पडतो.)

अंक २ प्रवेश ३

[भीम प्रवेश करितो.]

भीमः—कालपासून युद्धाची गडबड सुरू झाली आहे. आणि स्वैपाक करितांना प्रत्येक गोष्टीत मला युद्धचमत्कार दिसू लागले आहेत. भाजी चिरून झाली म्हणजे रक्तपाताशिवाय मी कौरवांचे कंठनाळ कसे चिरले अशा भ्रमानें मी भांबावून जातो. आमटी रटरट शिजतांना डाळीचे दाणे वर उसळू लागले म्हणजे मी मारलेल्या कौरवांची शिरविरहित कवंधेंच रणनृत्य करूं लागली आहेत की काय असें मला वाटते. लाडू बनविण्याकरितां मूठ वळली म्हणजे, कौरवांची आठवण होऊन, मी मूठ इतकी घट्ट आवळतो की पिठाचा लाडू बनण्याच्या ऐवजी त्याचें अधिकच पातळ पीठ होऊन तें माझ्या बोठांतून बाहेर येतें. आणि हातांतली पळी ही पळी नसून गदा आहे असें वाटून ती मी चुकून पंक्तीत जेवणारांच्या डोक्यांत घालीन की काय या भीतीनें मी कालपासून पंगत वाढायची सोडली आहे. अरे पण हा काय चमत्कार ! उत्तरा ताईसाहेब सैपाकघराकडे कर्षां दुंकूनसुद्धां पहायच्या नाहीत त्या आज थेट माझ्याच रोखानें इकडे येतातशा दिसतात हें काय ?

उत्तराः—(प्रवेश करून) बल्लवा !

भीमः—काय आशा ताईसाहेब ? माझ्या हातून कांहीं एखादी चूक बिक नाही ना झाली ?

उत्तराः—नाहीं.

भीमः—आपणाला एखादे दुसरें पक्कान्न बनवून पाहिजे का ? कोणी अततिअभ्यागत आला असेल तर सांगा, आतां पाकसिद्धी करितों. एखादी पंगत वाढायची खोळंबली असेल तरी सांगा, माझी ना नाही.

उत्तराः—यांपैकी एकहि नाही. बळवा, तुला मी आज एक निरा-
ळेंच काम सांगणार आहे. बावा कारैवांवर चालून गेले आहेत. त्यांच्या मदतीला जातोस का ?

भीम (खूप मोठ्याने हंसून):—काय तार्ईसाहेब मी लढाईवर जाऊं ? युद्धकर्मीला चांगला मनुष्य शोधून काढला खरा.

उत्तराः—त्यांत काय आहे ? राज्यावर संकट आलें म्हणजे कुणाला लढाईवर पाठवावें याचा काहीं नेम का असतो ?

भीमः—आचारी पाणक्येसुद्धां ?

उत्तराः—आचारी पाणक्ये बळकट सामर्थ्यवान तरी असतात. आतां इतक्यांतच या राजवाड्यांतले नटनर्तक गायक सर्व युद्धावर रवाना झाले. फार काय सांगूं, बळवा, बृहन्नडा सुद्धां युद्धावर आतां इतक्यांतच निघाली. तूं तर काय पुरुष शक्तिमान आणि पराक्रमी आहेस.

भीमः—माझा पराक्रम गेला चुलीत. तार्ईसाहेब, कशाला सांगतां मला हें जोखमीचें काम ?

उत्तराः—अरे बळवा, जोखमीचें काम अंगावर पडल्यानेंच पात्रता येते ! वीरांची कीर्ति ते लढल्यामुळेंच होतेना ? पाळण्यांत वीर कुणालाच म्हणत नाहीत. तूंहि पराक्रम दाखीव, तुझेंहि सैपाकधर सुटून भाग्याचे दिवस तुला येतील. पुरुषानें पराक्रमाची संधि कधीहि गमावूं नये.

पद. २४ चाल—बरगरवालयो.

नर करणी करि तरि हरि होइतो । निज भाग्योदय
आपुल्या सहज करी धरितो ॥ ध्रु० ॥ कालपाश
जोवरि नच पडती । तोंवरि दैवचमत्कृति घडती ॥
रज भाग्यबलें मदहि दिग्गजाचा हरितो ॥ नर ॥१॥

मग जातोसना ?

भीमः—आपली आज्ञाच असेल तर जातो. पण या सैपाकघरचा वियोग मला कसा सहन होणार ? ताईसाहेब, माझे हे झारे पळ्या लाटणी एवढी मात्र मी येईपर्यंत दुसऱ्या कुणाला न देण्याची आज्ञा व्हावी.

उत्तराः—करीन करीन मी ती व्यवस्था. तूं लढाईवर आतां असाच नीघ.

भीमः—हा पहा मी तयार आहे. माझ्या डंके नौबती थोड्याच झडायच्या आहेत. आणि शस्त्राखें तरी मला कशाला ? आपल्या पायाच्या कुपेनें काय सेवा घडेल ती करून फिरून परत येतो.

[जातात.]

अंक २ प्रवेश ४

(अर्जुन व द्रौपदी.)

अर्जुनः—द्रौपदी, काय सांगू तुला ? युद्धवार्ता एकाभागून एक येत, तेव्हां माझ्या मनांत आनंदाच्या लहरीवर लहरी उठत. देहभान विसरून जाऊन “ मी अर्जुन हजर आहे, घाबरूं नका ” “ मी अर्जुन हजर आहे, घाबरूं नका ” असें मी उन्माद वायूनें ओरडत उठेन कीं काय अशी माझी मलाच भीति वाटूं लागली होती. अज्ञातवासाची शेवटची घटका भरत आली, पण ती भरून बुडेपर्यंत आमचें आम्हांला जपलें पाहिजे. वरें पण काय ग, ह वायकी पोर, हें अंतःपुरातलें खेळणें, हें क्षत्रियकुलाचें दूषण लढाईवर जाऊन काय करणार ? मला मात्र कौरवांचा निःपात करून स्वतः प्रगट होण्याची संघी सोन्यासारखी आली आहे.

द्रौपदीः—हें जाणूनच मी उत्तरेशीं खलवत करून इकडे आलें आहे. महाराज, आपणाला स्वतःला रथी होण्याचें जरी एकादा दिवस दूर असलें तरी सारथी या घटकेला होतां येईल. अज्ञातवासाची शेवटची घटका भरून बुडाली कीं सारथ्याचा रथी होण्याला कितीसा अवकाश लागणार ?

पद २५. चाल—कान्हा छांड भय्या.

आला समय आतां ! वांछित मनिं जो होता । देतां
दैव हाता ॥ आला ! ध्रु० ॥ व्हा क्षणभर नृप साराधि ।
परिवर्तन घडुनि पथी ॥ रणमुखिं मग व्हाल रथी ।
नरवरदयिता ॥ आला ॥ ॥

अर्जुनः—शाबास. पुरुषाच्या मनांत येणारा संकल्प तोंडांतून बाहेर पडण्याच्याहि आधीं त्याच्या सिद्धतेची तजवीज करून ठेवणारी पत्नीच खरी सहचारीणी. नाहीं तर पतीच्या उमेदीवर विरजण झालणाऱ्या सुगृहिणी, पतीच्या गळ्यांत लोटण्याप्रमाणें वागणाऱ्या स्त्रिया, घरोघर आहेतच वाटतील तितक्या. असो; पण सैरंघ्री, मी सारथी म्हणून जाण्याची कल्पना उत्तरेला पसंत आहे का ?

द्रौपदीः—तिला मी एक अर्धवट कानमंत्र सांगितला आहे त्याच्या योगानें आपलें खरें स्वरूप तिला न कळतां आपण सारथ्य करण्याची कल्पना मात्र तिला पुरी पटली.

अर्जुनः—बरें पण उत्तर मला सारथी म्हणून पत्करील का ?

द्रौपदीः—पत्करील इतकेंच नव्हे तर आनंदांनें उड्या मारू लागेल. अंधारात जायला भिणाऱ्या मुलाला जर प्रत्यक्ष आईचाच हात मिळाला तर त्याला मग अंणीक तें काय पाहिजे ? हा क्षत्रियकुलाधम आपणाजवळ रणक्षेत्रावर शत्रूच्या देखत नृत्यगायनाचा पाठ न मागो म्हणजे मिळविली.

अर्जुनः—नृत्यगायन ! विश्वप्रळयाच्या वेळीं श्रीशंकर जें भयंकर नृत्य गायन आरंभितो त्या नृत्यगायनाचा साक्षात्कार मात्र या अभागी पोराला सुदैवानें पाहायला मिळेल. बरें पण देवी द्रौपदी, उत्तरेकरितां तूं जसें एक काम मला सांगितलेंस तसेंच तिच्याकरितां दुसरें एक काम माहि तुला सांगायचें कबूल केलें आहे.

द्रौपदीः—अगबाई, तें काय ?

अर्जुनः—सैरंघ्री, तुझे पती जे पांच गंधर्व त्यांना या युद्धांत विराट-राजाच्या मदतीला तूं पाचारण करशील का ? (हंसून व सैरंघ्रीचा हात धरून) सांग ना तूं ही कृपा करशील का ?

द्रौपदी:—जे प्रश्नाचे घनी तेच उत्तराचेहि घनी आहेत. (हंसून) पण त्याचा तरी बाई काय नियम सांगावा ? माझे गंधर्व पती मोठे कोपिष्ठ आहेत नाही का ? मी त्यांना पाचारण केलें आणि ते न आले आणि उलट माझ्यावरच रागावले तर बाई मी त्यांचा राग कसा घालवूं ?

अर्जुन:—(तिला आलिंगून) हा असा अज्ञातवासार्त तुझ्या आलिंगन सुखाचा लाभ द्रौपदी आज घडला. माझा गृहस्थाश्रम संपण्यापूर्वीच मला वानप्रस्थाश्रमाचा अनुभव मिळाला म्हणायचा !

द्रौपदी:—मग आतां संन्यासच तेवढा ध्यायचा राहिला आहे. देव मनुष्याला सर्व कांहीं सोंग आणायला लावतें. (हंसून) पण संन्यास ध्यायला मात्र माझी परवानगी हवी हो आपणाला.

अर्जुन:—संन्यासाचें नुसतें सोंग आणायला तुझी परवानगी नको. तें असो. पण आतां बृहन्नडचें सोंग उतरण्याची माझी वेळ झाली ! हें हिडिसवाणें सोंग उतरण्याला तुझी मदत पाहिजे. देवी द्रौपदी, माझा सारख्याचा पोषाख तूं आपल्या हातानें माझ्यावर घाल. पोलादी चिलखताच्या आंत तुझ्या प्रेमस्पर्शाचें चिलखत मी घातलें म्हणजे मला रणांगणावर दुप्पट बळ येईल. चल तर या संसाररंगभूमीतल्या सोंग बदलण्याच्या जागी जाऊं.

पद २६. चाल—मुख मोर मोर.

विकृत वेष हा सखि सुफल आज । भोगवि विषाद
परि साधि काज ॥ ध्रु० ॥ रंगभूमिवरि नाटयविधाना ।
चतुर कुशीलव दावी नाना ॥ धरी तयाची मनिं
नच लाज ॥ विकृत ॥ १ ॥ कार्यार्थी हा तेवि बृह-
न्नट । प्रथम सारथी यथाकालिं भट ॥ विजयोन्मुख
मी हो सुखभाज ॥ विकृत ॥ २ ॥

(सैरंग्रीला आलिंगन देऊन तिजबरोबर जातो.)

अंक दुसरा समाप्त.

अंक तिसरा.

प्रवेश पहिला

[अमात्य प्रवेश करितो.]

—पांडवांचा शोध करण्याच्या लालचीनें हा स्वतःला शहाणा शकुनी माझ्या हातीं आयता सांपडला आहे. पांडवांना स्वाधीन करीन, असें कांहीं याला माझे वचन गुंतलेलें प्रयत्न करण्याला मदत द्यायची इतकेंच तें वचन आहे. शोध करायचा तो करावा, मी काय मदत द्यायची ती त्या महाराजांचा पराजय झाला तर शकुनीच्या सहायानें सुक्त होतील. उलट महाराज यशस्वी झाले तर मग पाहूं जाचार. सगळ्या जगाला हा आढ्यतेनें कपटनीति शिकवितो. ज्या मला यालाच जर फळवितां आली तर काय बहार होईल !

[उत्तरा व द्रौपदी सशस्त्र प्रवेश करितात]

, हें काय ? आपणाला अशा वेष्टांत पाहून मला महिषासुर-
ठवण होते. पण सैरंध्रीनें ही क्षात्रदीक्षा आपणापासून कधी

—नाहीं अमात्य, ही क्षात्रदीक्षा सैरंध्री माझ्यापासून शिकली लट तिनेंच मला ती शिकविली. बाबा आणि उत्तरदादा या अपयश आलें तर विराटनगरावर कौरवांची स्वारी निश्चित कौरवांची स्वारी झाली म्हणजे आम्हां कुलवधूंच्या अब्रुवर ऽटच अवतरलें असें म्हणावें लागेल. ज्या कौरवांनी आपल्या यीची अब्रू भरसभेंत घेतली, ते शत्रूच्या स्त्रियांना कसे वाग-
गायलाच नको. म्हणून आम्हां स्वतःला क्षात्रदीक्षा घेण्याशि-
न्वहता. पण खरें बोलावयाचें म्हणजे हा मार्ग सैरंध्रीनेंच शिकविला.

अमात्यः—आपण स्वतः तर काय क्षत्रियकन्याच अहां, तेव्हां आपण तरवार कशी काय चालवाल हें बोलायलाच नको. सैरंध्री ही दासी स्वरी पण—

द्रौपदीः—अमात्य, स्वबरदार मला यापुढें दासी म्हणाल तर. मी गंधर्ववीरपत्नी आहे. त्यांच्या आज्ञेवरून मी कांहीं काळ दासीचा वेष्ट घेतला होता; पण आतां त्याचें कारण संपलें. वीरपत्नी या नात्यानेंच यापुढें तुम्ही मला मान दिला पाहिजे. माझी यापुढें अवज्ञा कराल तर पश्चात्ताप पावाल.

अमात्यः—एकूण स्त्रिया हातांत तरवार घेतल्याबरोबर इतक्या तेजस्वी होतात अं ?

द्रौपदीः—नाहीं. अमात्य, स्त्रिया तेजस्वी असतात झणूनच त्या हातांत तरवार घेतात. याची प्रचिती पहायची आहे काय ?

अमात्यः—असो. हातांत तरवार न ठरण्याइतका मी झेतारा झाल्यावर नगरच्या स्त्रियांना आत्म रक्षणार्थ हातांत हत्यार भरावें लागलें तर त्याला मी काय करणार ? पण मी झेतान्यानें नगर रक्षणाची शहाणपणाची एक युक्ती योजली आहे ती ही ऐकून ठेवा.

उत्तराः—ती काय ?

अमात्यः—कौरवांचा मामा शकुनी याच्यापासून विराटनगररक्षणाचें मी वचन घेतलें आहे.

द्रौपदीः—पण स्वतः कौरव जर नगरावर स्वारी करणार तर कौरवांच्या या मामानें नगर रक्षण करण्याचें वचन तुहांला कां द्यावें कांहीं कळत नाहीं !

अमात्यः—प्रश्न बरोबर आहे. पण जगांत देवघेव हीच सर्वप्रभावी आहे हें आपण जाणतांच.

द्रौपदीः—अमात्यराज, याहून अधिक खुलासा करतील तर बरें होईल.

अमात्यः—खुलासा अगदीं सोपा आहे. शकुनीला या नगरांत पांडवांचा शोध लावावयाचा आहे त्या शोषाला मी मदत करण्याचें कबूल केलें

आहे. हें झालें यांचें दे वाण. आणि विराट नगराचें संरक्षण करण्याला शकुनीनें मला मदत करायची हें याचें घे वाण.

द्रौपदी:—अमात्य, शकुनी हें आपलें वचन पाळिल्लेच याचा काय नियम आहे ?

अमात्य—न पाळून सांगतो कुणाला ? पांडवांना शोषायला तो वेषांतर करून आतां इतक्यांतच इकडे येणार आहे. करीना पांडवांचा शोध. आपण त्यांना या नगरांत थोडेच ठेवले आहेत दडवून. तात्पर्य, काहीं न देतां सर्व साक्ष्याचें असा माझा हा डाव आहे. शकुनी आला म्हणजे तो आपल्या ताब्यांतच आहे जातो कुठें ?

उत्तरा:—अमात्य, आम्ही आमच्या नगरांत पांडव दडवून ठेवण्याचा गुन्हा केलेला नाहीं असा तुमच्या म्हणण्याचा अर्थ. तेंच मी प्रतिशब्दानां म्हणोन कीं पांडवांना आमच्या नगरांत ठेवून ध्यायचा मान आमच्या नशिवांत नव्हता.

अमात्य:—कसेंहि म्हणा. पण पांडव आमच्या नगरांत आज नाहींत एवढें तरी खरें आहे ना ?

द्रौपदी:—(स्वगत) माझे पांचही प्राण या नगरांतून नुकतेच बाहेर पडले आहेत आतां मला शकुनीची भीति नाहीं.

उत्तरा:—पण अमात्य, समजा कर्मभर्मसंयोगानें पांडव आमच्या नगरांत असते तर तुम्ही त्यांना धरून शकुनी मामाच्या स्वाधीन केले असते ?

अमात्य:—हो केले असते. एरवीं नगरचें रक्षण कसें होणार ?

उत्तरा:—अमात्य, कृतीनें हा तुम्हांला विश्वासघात करतां आला नाहीं पण मनानें तुम्ही तो केलातच.

अमात्य:—स्वामभिकांना दुसऱ्याचा विश्वासघात माफ असतो.

उत्तर:—समजा पांडवांपैकींच एखादा इथ हे तुमचे शब्द ऐकायला असता तर त्यानें काय बरें केलें असतें ?

द्रौपदी:—मी देतें त्याचें उत्तर. स्त्री सैनिकांनीं ह्या अमात्यांना कैद करा पाहूं.

[मुली सशस्त्र पुढें होऊन अमात्यास कैद करतात.]

उत्तराः—अमात्य, तुम्ही आमचे पिढीजाद विश्वासू नोकर आहांत हे खरं. पण पांडवाविषयी झाली तरी ही विश्वासघात बुद्धी तुम्हांला शोभत नाही.

द्रौपदीः—ताईसाहेब, पांडवांचे शत्रुत्व यांनी मनानें केलें तरीही मी त्यांकडे एकवेळ दुर्लक्ष केलें असतं. पण शकुनीला वेप्रांतरानें नगरांत घेऊन यांनी शबूला फार मोठी मदत केली. युद्ध चालू असतां हा गुन्हा आहे. शकुनीसारख्याच्या शब्दावर यांनी विश्वास ठेवला हीच मुळीं केवडी तरी मोठी चूक झाली. पण त्याबद्दल मी कांहींच झणत नाही. त्यावरून अमात्यांचें फार तर बुद्धिमांद्य दिसून आलें असतें. अमात्य, स्त्रियांच्या हातांतल्या तरवारीमुळें त्यांना तेज चढतें कीं आंगच्या तेजामुळें त्या हातीं तरवार घेतात हें आतां आपणाला कळून आलेंच असेल. असे! शकुनीला नगराच्या वेशीवरच मला कैद करविला पाहिजे. अमात्य, ताईसाहेब माझ्या या वर्तनाचा खुलासा आपोआप एकदोन दिवसांतच होईल. तूर्त माझें कृत्य लष्करी कायद्याच्या अमलाच्या स्वरूपाचें आहे असें नुसतें समजा म्हणजे झालें.

(पडदा पडतो.)

अंक ३ प्रवेश २

[शकुनी गोसाव्याच्या वेषानें प्रवेश करितो.]

शकुनी:—सुयोधन आणि कर्णराज हे विराटाचे गौळवाडे छोट; पण त्यांत त्यांना पांडव न सांपडले तर काय उपयोग ? दूष पिऊन मस्त झालेले गवळी किंवा खोंड हे का सुयोधनाला खरोखर हस्तगत करायचे आहेत ? हंडा हंडा दूष देणाऱ्या गाईचीं खिल्लारें स्वतः सुयोधनाच्या गौळवाड्यांत नसलीं तर त्या विराटाचीं छटून न्यायचीं ! गौळवाडे छुटायचें नुसतें निमित्त ! पण या क्षुद्र निमित्तानें केवढें मोठें काम होणार आहे ! सुयोधनाच्या मनांत गौळवाड्यावर स्वारी करण्यांत काय डाव आहे ! विराटाला न कळून, एखाद्या परचक्रनिवारणाची तयारी करून तो नगरचें सर्व सैन्य घेऊन बाहेर गेला असें समजतें ! भोळा बिचारा विराट. कसेंहि असो. पण या नुसत्या धामधुमीनें आमचें कार्य साधण्याशीं कारण ! बिळाच्या तोंडीं धूर झाल्यानें बिळांतून उंदीर जसे बाहेर पडतात तसे या कपटी धामधुमीत पांडव प्रगट झाले म्हणजे झालें ! मग विराटाच्या गाई त्याच्या त्याला परत करून वरतीं हस्तिनापुरचीं खिल्लारेंहि हवीं तरी मी त्याला बक्षीस देववीन ! बरें, पांडव युद्धत प्रगट न झाले आणि विराटनगरांतच लपून राहिलें तरीहि आतां ते वांचत नाहीत. इकडे मी त्यांना शोधून काढीन. कधीं सोडणार नाही ! मी या विराट नगरांत येऊन पोंचलोंच. तेव्हां आतां अमात्याची गुप्त गांठ घेऊन आपल्या कामाला सुरुवात केली पाहिजे. अरे पण हें काय ? राजवाड्याच्या बाजूनें या इतक्या मुलीमुली जमून कुणीकडे चालल्या आहेत ? [न्याहाळून पाहून] हा काय चमत्कार ? या मुलींच्या अंगावर वीरवेष काय म्हणून ? आणि हातांत तरवारी सुद्धां ! हें वीरविडंबन तर खरेंच; पण यांत कांहीं मर्म आहे कीं हा नुसता करमणुकीचा प्रकार आहे हें लक्ष लावून पाहिल्या शिवाय कळणार नाही. तेव्हां क्षणभर बाजूला उभें राहून हा प्रकार काय आहे हें पाहिलेंच पाहिजे. [बाजूला उभा राहतो.]

[सुशीला व कुसुम इतर हत्यारबंद मुलींसह येतात.]

कुसुमः—कायग सुशीले, आपणाला या वेशीकडेच पहारा करायचा आहेना ?

सुशीलाः—होय याच. वार्कीच्या वेशीची नाकेबंदी सैरंघ्रीनें चांग-
लचि करविली आहे. नगरच्या या भागांत धोका जरा जास्त म्हणून
आपणाला सावधगिरीनें वागलें पाहिजे.

शकुनीः—अरे या पोरींनी नुसता वीरवेषच घेतला नसून त्या शिपा-
ईंगिरीचीं भाषणेंही बोलतात ! मी विराटनगरांत न येतां एखाद्या स्त्रीरा-
ज्यांत तर चुकून आलों नाहीं ना ! पहावें आणखी पुढें काय प्रकार
होतो तो.

कुसुमः—नगरच्या या भागांत आमच्याप्रमाणें किती बायकांनी हातांत
हत्यारें घेतलीं आहेत ?

सुशीलाः—सैरंघ्रीनें स्वतः हिंडून फिरून एक हजार बायका हत्यार
बंद केल्या आहेत. एखादी स्त्री सैनिकांची तुकडी आतां इतक्यांत या
बाजूला येईल. त्यांना या वेशीचे संरक्षण कसें करावयाचें हें समजावून
घायला सैरंघ्रीसुद्धां आतां इतक्यांतच इकडे येईल.

शकुनीः—(हंसून) वाहवा. सगळ्याच सरंजाम बायकांचा दिसतो.
स्त्रियांच्या हातांत हत्यारें पाहून कितीही गंभीर विचाराचा मुत्सद्दी असला
तरी त्यालाहि कौतुक वाटून हंसायला आल्याशिवाय राहायचें नाहीं. माझा
इकडे येण्याचा हेतु क्षणभर बाजूला राहिला तरी चालेल. पण ही कधीं
भाहायला न सांपडणारी गंमत नीट पाहिलीच पाहिजे. [पुढें होऊन]
(कुसुमला) हे सुकुमार बालिके, या नगराचें नांव काय ? सांग-
शिल का ?

कुसुमः—तुहांला उत्तर घायला मला अधिकार नाहीं.

शकुनीः—तें कां ?

कुसुमः—सुशीलाबाई माझ्या वरिष्ठ अधिकारी आहेत त्या हजर अ-
सतां तुहांला सगळीं प्रश्नोत्तरे त्यांच्याशीच करायला पाहिजेत.

शकुनीः—अरेच्या इथें तर आतां लष्करी कायदाही सुरू झालेला
दिसतो. बरें आहे. आपणाला काय छोटा लष्करी अधिकारी सांगेना तर

आपण बड्या अधिकाऱ्यालाच विचारूं. (सुशीलेला) बाळे, या नगरचें नांव काय ?

सुशीला:—कां बरें ? ज्यांना आमच्या या नगरचें नांवहि माहित नाही असे तुम्ही कोण हें प्रथम मला सांगा. परक्या मनुष्याला परवान-गीशिवाय या नगरांत शिरूं देऊं नये अशा आम्हांला आज्ञा आहे.

शकुनी:—मला गोसाव्याला कुठेंच जायला परवानगी लागत नाही.

सुशीला:—हा तुमचा भोळा भाव इथें सिद्धीला जायचा नाही. गोसावी हेच तर सगळ्या मुलखांत अधिक कपटी आणि लबाड असतात. आणि गोसावी नसून गोसाव्यांचीं सोंगें घेणाऱ्या दुष्ट भोंदू लोकांना तर फारच जपावें लागतें.

शकुनी:—अरेच्या इनें मला ओळखलें कीं काय ? आपण हें बोलणें जरासें निराळ्या थाटावरच न्यावें हें बरें. बरें गोसावी कसे कां असेतात; पण कायग मुलीनीं हे जे वीरवेष तुम्ही घेतले आहेत ते ग काय म्हणून ?

कुसुम:—कायरे गोसावड्या हें आम्हांला विचारणारा तूं कोण ?

शकुनी:—(हंस्त) वरिष्ठ लष्करी सरदार जाग्यावर हजर असतां कनिष्ठाला बोलायचा अधिकार नाही हें ही इतक्यांतच विसरली.

सुशीला:—कुसुम, तूं गप्प रहा मीच देतें त्याला उत्तर. कायरे ए गोसावड्या, तुला नसत्या गोष्टींची पंचाईत कशाला ? पण होय मीच वरिष्ठ लष्करी अधिकारी आहे विचार काय विचारारायचें तें मलाच विचार. मी देतें उत्तर.

शकुनी:—नाहीं म्हटलें, तुम्हा सुकुमार मुलींनी ही हातांत हत्यारें कां घेतलीं आहेत ?

सुशीला:—तुझ्यासारखे गोसावी ही दाढी कशाला लावतात ?

शकुनी:—तुमच्यासारख्या मुलींना भिववायला !

सुशीला:—मग आम्हीसुद्धां या तरवारी तुमच्यासारख्या गोसाव्यांना भिववायला हातांत घेतों समजलास !

शकुनीः—पण तुह्यासारख्या कोंवळ्या पोरींच्या हातांतल्या तरवारींना कुणी भ्यायला पाहिजेना !

सुशीलाः—तुझ्या दाढीपेक्षां तरी या तरवारींची भिती पाहणाराला खचित अधिक वाटेल.

शकुनीः—मला तुमच्या तरवारींची भिती वाटली असती तर मी तुमच्याशी असा बोलत उभाच राहिलों नसतों. पळून गेलों असतों.

सुशीलाः—तूं पळून गेला असतास पण तुला पळून जाऊं कोण देणार होतें ?

शकुनीः—अरे वाः तर मग काय तुम्ही मला काय कैद केले असतें ?

सुशीलाः—यांत काय संशय ? भिऊन पळून जाणाऱ्या तुला तर कैद केले असतेंच; पण भिऊन पळून न जातां आपल्या धारिष्ठाचा दिमाख दाखविणाऱ्या तुला गोसावड्याला या पहा आम्ही आतांच इथल्या इथें कैद करतो.

शकुनीः—शाबास मुलीनों, तुम्ही आपल्या वीरवेषाची बतावणी तर खूप चांगली केली.

सुशीलाः—ही बतावणी आहे की, हा खरा प्रकार आहे हें आम्ही तुला आतांच दाखवितों. (शीळ घालते) [एका बाजूनें सशस्त्र मुलींची एक तुकडी येते. दुसऱ्या बाजूनें अमात्याला बांदिवान करून घेऊन चाललेली सशस्त्र मुलींची दुसरी तुकडी येते.] वीरबालिकांनीं, पकडा या मुर्दाड गोसावड्याला. (मुली त्यांच्या भोंवतीं गराडा घालून त्यांच्या हाताला काडप्या बांधू लागतात.)

शकुनीः—होऊं दे या मुलींची वीरविडंबनाची भातुकली पुरी होऊं दे. अशी गंमत मला एरवीं कधीं तरी पहायला मिळणार—अरे पण माझ्यासारखा बांदिवान केलेला दुसरा ह्यातारा इकडे कोण येतो आहे ? हा तर अमात्य. पण याला आपण होऊन ओळख देऊं नये हेंच बरें.

अमात्यः—या शकुनीमामा या. तुह्यांला नमस्कार करतो. पण नमस्कार करायला हात मोकळे नाहीत इतकेंच वाईट वाटतें.

सुशीला:—(आवेशानें) कोण शकुनीमामा ? कौरव कुळातला आगलाव्या ? वीरबालिकांनों बांधा याच्या हाताला काढण्या. खचून जोरानें आवळा. भला आयता सांपडला. सैरंघ्रीनें इषारा दिल्यावरून आम्ही याच्या पाळतीवर राहण्याकरितांच या वेशकिडे आलों होतो. आमचा कार्यभाग लवकर पार पडला.

शकुनी:—(स्वगत) मला वाटतें अमात्यानें माझ्याशीं केलेला कट सिद्धिला नेण्याकरितांच हें वीरविडंबनाचें कपट नाटक या पोरोकडून उमारलें असलें पाहिजे. आणि तें नाटक कुणाला संशय न येतां पार पडावें ह्मणून स्वतःच बंदिवानाच्या वेषानें तो सामील झाला असावा ! (उघड) अमात्य, तुहांला शकुनीमामांचीं स्वप्नं अलीकडे पडत असावीं. परवीं या यात्रेकरू गोसाव्याला तुम्ही शकुनी म्हणून खचित हाक मारली नसती. (सैरंघ्री एकदम प्रवेश करिते.)

द्रौपदी:—हा तर शकुनी ! लवकरच सांपडला. पण आपण याच्या दृष्टीला पडतां कामा नये. नाही तर तो मला द्रौपदी म्हणून ओळखायचा. (चटदिशीं पडद्यांत जाते. पडद्यांतून) सुशीले, या तुमच्या दोघां-हि बंदिवानांना घेऊन राजवाड्याकडे ताबडतोब जा. या ठिकाणीं आतां क्षणभरहि उभ्या राहूं नका. (जाते.)

[दुःशीला धांवत धांवत प्रवेश करिते.]

दुःशीला:—सुशीले, अग सुशीले, विराट महाराजांनीं निम्या कौरव सेनेचा परामव करून दक्षिणेच्या गौळवाड्यांतल्या सगळ्या गाई सोडवून परत आणल्या. सैरंघ्रीच्या गंधर्व पतींनीं मोठाच पराक्रम केला ह्मणतात. राणीसाहेबांनीं सर्व नगरांत जयजयकार करण्याला नगरच्या स्त्रियांना आशा केली आहे. चला तुम्ही सर्वजणी या तुमच्या बंदिवानांना घेऊन लवकर राजवाड्याकडे चला !

शकुनी:—(स्वगत) हें वीरविडंबन मुलींची वीरवेषांतली भातकुली खास नव्हे. बरें कौरवांचा परामव करणारे हे वीर गंधर्व कोण ? आणि हे वीर जिचे नवरे ती सैरंघ्री कोण ? तें कांहीं असो; पण या मुली

खन्याखुन्याच वीरांगना असून मीहि त्यांच्या ताब्यांत सांपडलेला खराखुरा व्रंदिवान आहे यांत शंका नाही. अमात्याचा हा कट कीं हें त्याचें कपट ?

सुशीलीः—दुःशिले, जा पुढें आणि राणीसाहेबांना सांग कीं सैरंध्रीच्या आज्ञेवरून आम्ही अमात्याप्रमाणें शकुनीमामांनाहि कैदकरून घेऊन येतो. चला वीरवालिकांनां चला. ह्या सैरंध्रीचा आणि तिच्या गंधर्व पतीचा जयजयकार असो ! (कुसुम व इतर मुली 'सैरंध्रीचा जयजयकार असो, गंधर्व पतीचा जयजयकार असो' असें म्हणत अमात्य व शकुनी यांना पुढें घालून जातात.)

अंक ३ प्रवेश ३

[रणांगण. अर्जुन व उत्तर प्रवेश करितात.]

अर्जुनः—कुमार, हा पहा मी तुमचा रथ या रणांगणाजवळ आणून उभा केला आहे. आतां तुमच्या युद्धचमत्काराला सुरवात होऊं दे.

उत्तरः—(आसपास पाहून हंसून) बृहन्नडे, या शून्य रणांगणांत युद्धचमत्कार तो काय दाखवायचा ? मी एक वेळ बहिन्यापुढें गायन करीन व आंबळ्यापुढें नृत्य करीन. पण शत्रुविरहित रणांगणांत कोणताहि युद्धचमत्कार माझ्या हातून दाखवितां येणार नाही. मला शत्रू दिसूं दे तरी आणि मग पहा माझे रणशौर्य.

अर्जुनः—कुमार, रणांगणांत शिरतांना बदाई मारण्यापेक्षां रणांगणातून यश मिळवून परत येतांना बदाई मारणें अधिक बरें. कदाचित् कौरव अजून दूर असतील पण ते लवकरच तुमच्यासमोर येतील.

उत्तरः—बृहन्नडे, कौरवांचें नांवहि काढूं नको. मी उत्तर अजून जिवंत आहे असो जो निरोप मी अंतःपुरातल्या नृत्यशाळेंतून वारंवार उच्चारला तो कौरवांच्या कानावर गेला खास. बृहन्नडे, कौरवांनीं पळून जाऊन माझी निराशा केलीग. मी आतां रणशौर्य कुणापुढें दाखवूं ?

पद २७. चाल—ललना खरी.

यश चोरिलें मम कौरवांनी रणशौर्य वार्ता परिसोनि
कानीं ॥ धृ० ॥ मम क्षात्र तेजा कवणास मीं । अजि
दावुं सांगे मन हो श्रमी ॥ रिपुशून्य वीरा जग केवि
वानी ॥ यश १ ॥

अर्जुनः—कुमार, अशी घाई करूं नका. तुमचा रणशौर्याविषयींचा
उत्साह अगदींच फुकट जाईल असें मला तरी वाटत नाही. (पडद्यांत
शंख व भेरी वाजू लागतात) ऐका. हा आवाज कशाचा हें तुम्ही ओळ-
खलें ? ऐका नीट लक्ष लावून ऐका !

उत्तरः—(किंचित धाबरून) आहेत वायें सुरेल आहेत. तालही कांहीं
बुकला नाही. हा ताल बहुधा त्रिवट किंवा एकताला असावा. (हातानें
ताल धरून तालावर पावले टाकूं लागतो.)

अर्जुनः—कुमार, तुम्ही आतां अंतःपुरातल्या नृत्यशाळेंत नाहीं, रणां-
गणावर उभे आहां.

उत्तरः—जाऊं देग बृहन्नडे. मला दोन्ही सारखींच आहेत. रसिक
कुठेंहि गेला तरी तो रसिकच. (पडद्यांत फिरून शंख व रणभेरी यांचा
आवाज होतो.)

अर्जुनः—पहा दूर क्षितिजावर शत्रूसैन्याच्या ध्वजा दिसूं लागल्या.

उत्तरः—(स्वगत) अरे होय कीं. कौरवांचीच ही सेना असेल काय ?
तसें असेल तर मग कठीण प्रसंग. (उघड) बृहन्नडे, क्षितिजावरचीं
निशाणें मी पाहिर्लीं. पण तीं आमच्या दिशेच्या उलट वाऱ्यावर नाचत
आहेत. मला वाटतें कौरव मला भिऊन पळून जात असले पाहिजेत. मी
रणांगणावर आल्याची बातमी त्यांना लागली असेल काय ?

अर्जुनः—कुमार, तुमची ही भीति नव्हे—आशा—व्यर्थ आहे. निशा-
णाचें तोंड मागें धावतें तेव्हां वीर पुढें धांवत असतो. ते पहा निशाणा-
नंतर कौरवसैन्याच्या रथाचे कळसहि हळू हळू दृग्गोचर होऊं लागले.
तो पहा. शत्रूसैन्यांतील वीरांचा एखाद दुसरा मुगूटहि सूर्यप्रकाशानें
चमकूं लागला. कुमार आतां बोलण्याची वेळ नसून कृतीची वेळ आली आहे.

उत्तरः—थांब वृहन्नडे, मी थोडासा उंच जागेवर जाऊन न्याहाळून पाहतां, म्हणजे खरा प्रकार काय असेल तो कळून येईल. (इकडे तिकडे हिंडून भीत भीत अवलोकन करितो.)

अर्जुनः—ह्या बायकी पोरान्ना खेळ करीत किंवा पहात बसायला आतां वेळ नाही. सुदैवानें गुरुमहाराजांनी कळविलेली अज्ञातवाससर्मा-तीची वेळहि भरत आली. तेव्हां आतां आपल्या कार्याला लागलेंच पाहिजे. हाच तो शमी वृक्ष. यावर चढून त्यावर गुप्तपणानें ठेवलेली आमची कवच कुंडलें आणि धनुष्यबाण काढून ध्यावे; कारण त्यांचें काम आतां सुरू होणार. (झाडावर चढून चिलखत व धनुष्यबाण खाली काढतो. वृक्षास प्रणाम करून)

पद २८. चाल—वेणुं मधुर.

केवि वर्णुं तव गुण तरूराया मातेपरि ममाता केली ॥
॥ ध्रु० ॥ लपवुनि अंकी पदर धरुनि वरि आयुधे
आमुची रक्षियली ॥ उदरि साठविसि गुप्तवन्हि परि
आटलि नच तव हृदयि दया ॥ केवि ? ॥

हे पवित्र परोपकारी तेजस्वी शमी वृक्षा, मी—आम्ही पंच पांडव—तुझे अत्यंत ऋणी आहों. ज्या पांडवांच्या शस्त्रास्त्रांनी जगाचे डोळे आपल्या तेजानें दिपवावे त्यांना आपलें तोंड जगापासून लपविण्याचा प्रसंग आला; तेव्हां तूं त्यांना आपल्या उदरांत थारा दिलास. आणि फिरून प्रगट होण्याचा सुप्रसंग आल्यावर तीं पांडवांना अखंड अभंग अशीं परत दिलीस. मनुष्यमात्रापेक्षां तूं आमच्या विश्वासाला अधिक पात्र झालास. या तुझ्या अलौकिक इमानाबद्दल तुझे कितीहि धन्य-वाद गाईले तरी ते थोडेच होतील. तुला अग्निगर्भ ह्यणतात तें यथार्थ आहे. तेज प्रगट करण्यापेक्षां तेज लपविणें ही गोष्ट अधिक कठीण आहे. आणि ती तुझ्यासारख्या सहृदय सहायकर्त्यांशिवाय कोणाला कशी पार पाडतां येणार ? आज बारा महिने तुझ्या उदरांतील गुप्त अग्नीच्या सांनिध्यानें सतेज राहिलेली हीं शस्त्रां घेऊन आम्ही पांडव

आज्ञातवासांतून प्रगट होणार व पराक्रम करणार याचें श्रेय सर्वस्वी तुला आहे. असो; कुमार उत्तर परत येण्यापूर्वी हें चिलखत अंगावर घालून शस्त्रां निशी सज व्हावें हेंच बरें. युद्धांचें तोंड लवकरच लागणार. या नामर्द पौराशीं विनोदाचा लपंडाव करीत बसायला मला आतां वेळ कुठें आहे.

[वाजूला जातो.]

उत्तरः—[प्रवेश करून] अरे ही बृहन्नडा एकाएकी अदृश्य कां झाली ? सारथी हें रथी वीराचें निम्में अंग. मी असा विकलांग होऊन या रणांगणांत एकटा काय करणार ? मला वाटतें बृहन्नडा रणसंग्रामाला भिऊन मला झुकांडी देऊन पळून परत नगराला गेली. पण तिला तरी मी दोष कसा देऊं ? मी प्रत्यक्ष पुरुषासारखा पुरुष आणि क्षत्रिय राजपुत्र असतां क्षितिजावर उमटणारें हें सैन्य पाहूनच गर्भगळित झालों. मग ती तर बोलून चालून अर्धनरनारी. नुसता पुरुष किंवा नुसती स्त्री यांच्या हि पेशां तिच्या अंगी धैर्य कमी असणार हें उघड आहे. पण मी आतां काय करूं ? या ओसाड रणांगणांत एकटा उभा राहूनच जर मी इतका भित्तीं तर शत्रुसैन्य अंगावर चालून आल्यावर माझी काय स्थिती होईल ? शत्रूची सोबत भय घालविणारी नसून भय उत्पन्न करणारी असते. [अर्जुन-प्रवेश करितो] हा पहा शत्रुसैन्यांतला अघाडीचा एक वीर माझ्याकडेच येत आहे. या वेळीं बृहन्नडा जवळ असती तर मला अर्धा तरी धीर आला असता ! परमेश्वरा माझी अब्रू संभाळणारा आतां तुझ्या शिवाय दुसरा कोण आहे ? तुला माझी थोडी तरी करुणा येऊं दे.

अर्जुनः—कुमार, तुम्ही असे घाबरलेले कां दिसतां ? शत्रु अजून थोडा दूर आहे.

उत्तरः—[घाबरून] मग तुम्ही कोण ?

अर्जुनः—मी तुमचा मित्र आहे.

उत्तरः—[थोडा धीर येऊन] माझ्या अपरिचित मित्राला प्रणाम असो.

अर्जुनः—कुमार तुम्ही मला नाट ओळखले नाही असें दिसतें.

उत्तर:—नाहीं खरेंच. पण या ठिकाणी माझा दुसरा एक सोबती होता तो कुठें गेला ?

अर्जुन:—तो कोण ?

उत्तर:—माझा गायनवादनाचा शिक्षक. माझा सारथी बृहन्नडा.

अर्जुन:—[पुढें होऊन] आणि मी कोण ?

उत्तर:—[न्याहाळून] अरे वः बृहन्नडे, तुझ्या अंगाखांद्यावर ही चिलखतें कुठून आली ? तुझा अर्धनारीनराचा पोषाख त्यांनी अगदी लोपून गेला. आणि हा वीरवेष, ही शस्त्रास्त्रें, तुला कुणी दिली ?

अर्जुन:—ही सर्व गुप्त गंधर्वपतींची कृपा.

उत्तर:—अरे वः हे परोपकारी गुप्त गंधर्व कोण ?

अर्जुन:—सैरंग्रीचे पती. ज्यानीं कीचकाचा वध केला त्यानींच या ठिकाणी अवतीर्ण होऊन माझ्या सारथ्याच्या कामाला उपयोगी असा हा सरंजाम मला देण्याचा अनुग्रह केला.

उत्तर:—ज्या गुप्त गंधर्वांनी अशी दिव्य वस्त्राभरणें आणि तेजस्वी शस्त्रास्त्रें दिली त्यानां या युद्धांत आमच्या बाजूतें तूं लढायला ठेवून ध्यायचें होतेंस. त्यांना जाऊं दिलेंस ही तूं मोठी चूक केलीस.

अर्जुन:—देवता मनुष्याला फक्त पराक्रमाची साधनें सुलभ करून देतात; पण पराक्रम हा ज्याचा त्यानें स्वतःच करायचा असतो. कुमारा, पण आतां जीम आवरून धरून तूं आपले हात पुढें सरसवावेस हेंच बरें. कारण शत्रु अगदी समीप येऊन भिडला. पहा शत्रुपक्षाच्या वीरांची तोंडेंहि मला अंधूक दिसूं लागलीं.

उत्तर:—होय का ? तर मला अगदी मागे सरकूनच पाहिलें पाहिजे. मला अगदी जवळच्यापेक्षां लांबूनच थोडें अधिक चांगलें दिसतें. [मागे सरकूं लागतो.]

अर्जुन:—मला वाटतें हा तुझ्या डोळ्यापेक्षां तुझ्या हृदयाचाच दोष अधिक आहे. [पडद्यांत गर्जना होऊं लागते.] उत्तरा, स्वबरदार एक मागे टाकशील तर.

उत्तर:—[स्वगत] अरे ही बृहन्नडा एकदम एकेरीवर कशी आली? [उघड] पाऊल मागें पुढें टाकण्याची तुझी आज्ञा नृत्यशाळेंत नृत्य शिकत असतांना योग्य होती व ती मी ऐकली असती. या रणांगणावरच्या वीरनृत्यांत मी शिक्षक आहे आणि तूं शिष्य आहेस. रणांगणाच्या नृत्यशाळेंत माझ्या आज्ञेप्रमाणेंच तुला पावलें टाकली पाहिजेत, गायन-स्वरांत जसा षड्ज किंवा तालांत जसा सम तसाच रणांगणावर रथी हा राजा आहे. सारथ्यानें त्याला अनुसरूनच वागलें पाहिजे. बृहन्नडे रथ मागें ने.

अर्जुन:—कुमारा, मी रथ मागें नेणार नाही. आणि तूंही आतां नृत्यशाळेंतल्या उपमा—फार काय नृत्यशाळेची आठवणहि विसरून जा.

पद २९. राग—मल्हार.

विसर अजुनि तरि रंगसभा रे नटेल भू ही रणसंभारें
॥ धृ० ॥ रुधिर कर्दमें होईल सिंचन । अस्थिचूर्ण
रंगावलि लेपन ॥ विकट हास्य आक्रंदन गायन । शिर
विराहित नर करितिल नर्तन ॥ शक्ति देवी मंगल
अवतारें ॥ विसर १ ॥

मी तुला बऱ्या बोलनें सांगतो, विराट नगरचा युवराजा व माझा मित्र म्हणून तुला सांगतो, कीं शत्रु जवळ येऊन ठेपला त्याला तोंड दे आणि आपल्या क्षात्र कुलाला कलंक लावूं नकोस.

उत्तर:—मी लढायला कुठें नाकवूल आहे ? पण मागें हटत जाणें हें एकप्रकारचें लढणेंच आहे हें कदाचित तुला माहित नसेल. चढाई करून पुढें जाण्यापेक्षां मागें हटण्याला अधिक कौशल्य, फार काय पण अधिक शौर्यहि लागतें. हल्याचा बचाव काय आडदांड शिपाईसुद्धां करू शकेल; पण बचावाचा हल्ला करणारा वीर क्वचितच असतो. हें पहा शत्रु सैन्य जवळ येऊन भिडलें. बचावाचा पराक्रम सुरू करण्याला आतां हाच योग्य काल आहे. रथ मागें फिरीव.

अर्जुन:—नाहीं, तें कधीहि होणार नाही.

उत्तर:—रथीवीराची आज्ञा मोडल्याबद्दल तुला सारथ्याला लष्करी कायद्याप्रमाणं कोणती शिक्षा करायची याचा विचार मी मागाहून करीनच पण तूत मला तरी आपलें कर्तव्य केलेंच पाहिजे. [मागच्या पायानें पळूं लागतो.]

अर्जुन:—[ही बतावणी संपविलीच पाहिजे.] उत्तरा, उभा रहा. क्षत्रियाधमा उभा रहा. विराटकुलकलंका उभा रहा. मी तुला जाऊं देणार नाही. तुला स्वतःला तर अश्रू नाहीच पण ज्या विराटानें आमच्या-वर एवढा उपकार केला त्याची अश्रू तुझ्यासारख्या भिकारड्या पोरान्या हातूनहि मी गमावूं देणार नाही. [त्याचा हात धरतो.]

उत्तर:—[दटावून] हां खबरदार, हा नुसता आज्ञाभंग नव्हे तर उपमर्द आहे. [अर्जुन त्याचा फेटा उडवून त्याची शेंडी धरतो.] आतां या उपमर्दाला बलात्काराचें स्वरूप आलें. [दुर्योधन व कर्ण येतात.]

दुर्यो०:—मित्रा कर्णा, विराट नगराचें सैन्य आमच्यावर चालून येत आहे अशी वार्ता कानावर आली; पण इथें पहावें तों अवघ्या दोन आकृति दिसतात. हा काय चमत्कार ? आणि या दोहोंतहि एक तर पोरच दिसतें.

अर्जुन:—कोण दुर्योधन ! आणि कर्णहि. वाहवा फार चांगलें झालें. मला कौरव सैन्यांतले जे दोन प्रतियोद्धे पाहिजे होते तेच आपल्या पायांनीं चालत माझ्या समोर आले.

कर्ण:—मित्रा सुयोधना, या दोहोंतले एक पोर असलें तरी पुरुष आहे. पण त्याच्या बरोबर ही जी दुसरी आकृति दिसते ती तर नीट पहा. तिला स्त्री म्हणावें कीं पुरुष म्हणावें हेंच कळत नाही,

दुर्यो०:—छे: ती आकृति स्त्रीची खास नव्हे. स्त्री कुठें अंगापिंडानें इतकी बळकट असते काय ? अशा स्त्रीला अनुरूप असा पुरुष मला वाटतें सान्या दुनियेंत मिळणार नाही. [उत्तर पडद्यांत पळून जाण्याचा प्रयत्न करित राहतो व अर्जुन त्याला वरचेवर धरून परत भाणतो.]

कर्ण:—न जाणों, स्त्रीजातींत निर्माण झालेला हा एखादा राक्षस असेल कदाचित; पण राक्षस झाला तरी स्त्रीराक्षस.

दुर्यो०:—पण नुसत्या शरीरानें एखादी स्त्री प्रचंड असली तरी तिच्या शरीराची ठेवण पुरुषासारखी असणार नाही. मनुष्य देहाची मडकी घडविणारा कुंभार म्हणजे ब्रह्मदेव चुकून चुकला तरी अशा ढोबळ चुका त्याच्या हातून होत नसतात. ते पहा, त्या व्यक्तीचे खांदे कसे भरीव आहेत. जगुंकाय धनुर्विद्येचा अभ्यास तिनें आजन्म केला असावा.

कर्णः—रानांतल्या मातंग किंवा किरातांच्या बायका आपल्या नवऱ्यापेक्षांही धनुर्विद्येत अधिक तयार असतात. त्यांतलीच ही एखादी नसेल असें कशावरून ?

दुर्यो०:—पहा त्या व्यक्तीचे पाऊल कसे ऐटदार पडते आहे. जातीच्या स्त्रीनें कितीही वीरविडंबन केले तरी तें विडंबनच.

कर्णः—पण वेषावरून तरी पुरुषापेक्षां ती स्त्रीच दिसते की नाही ?

दुर्यो०:—शरीराच्या नैसर्गिक खुणा सोडून तूं वेषाकडे गेलास. मी तर म्हणतो वेषांतर करून पुरुषाची स्त्री होणे फार सोपे आहे. पण य तुझ्या स्त्रीच्या वक्षःस्थलाकडे पहा. तें वक्षःस्थल विशाल आहे; पण उन्नत नाही. इथे सगळा घात झाला. पुरुषाशीं स्पर्धा करण्याकरितां स्त्रियांनीं हत्तीचे गंडस्थळ ईश्वरापाशीं मागून घेऊन तें वक्षःस्थलावर मिरविलें; पण त्यानें त्यांचें स्त्रीत्व न जाऊन अवला म्हणून सर्व जगानें ओळखण्याला तेंच एक ठळक साधन झालें. बचावाचा म्हणून साक्षीदार आणला आणि तोच इथें फिर्दादी ठरला ! गंडस्थळविरहित हत्तीला हत्तीण म्हणतात; पण गंडस्थळविरहित स्त्रीची गणना पुरुषांतच केली पाहिजे.

पद ३०. चाल—देतो ताप मदन हा.

तुज ही फसवि आकृती ॥ वेष स्त्रीचा दिसत तरी ती कपटाचीच कृती ॥ धृ० ॥ गंडस्थळ विरहित गजजाति ह्यणती तिजासी करेणू ॥ गंडस्थळ विरहित नर कामिनि । तिजला नर कां न म्हणूं ॥ तुज ही ॥ १ ॥ निसर्ग लक्षण लपवुनि नलपे । यत्न बहुत जरि केला ॥ ब्रह्मदेव जो पिंड घडवितो । कोण विघडवी त्याला ॥ तुज ही ॥ २ ॥

कर्णः—ती व्यक्ती स्त्री असो वा पुरुष असो. पण ति मात्र प्रेक्षणीय दिसतो.

दुर्योः—त्यावरून ही तो मला पुरुष वाटतो. पण काय त्या उभयतांची झटापट कशाबद्दल चालली असावी ? आपण राकडे युद्धाकरिता निघालों. पण आपल्याला आडवे येणाऱे कुठेंच दिसत नाही हा काय प्रकार असावा ?

अर्जुनः—(उत्तराच्या गळ्यांत धनुष्य घालून त्याला ओत खबरदार यापुढें पाऊल मागें टाकलेंस तर.

उत्तरः—(काकुळतीनें) बृहन्नडे, नकोग नको. माझ्यावर त्कार करूं नकोस. शत्रुसैन्याचें दर्शन होतांच माझे पंचप्राण जाऊं लागले. माझ्या पायापेक्षां शरीराचा दुसरा कोणताही भाग उरला नाही. मी तुझ्या पाया पडतो. मला सोड. मला पा जिवंत जाऊ दे. माझ्या बावांना निपुत्रिक करून आमच्या कां करूं पाहतेस ?

दुर्योधनः—मित्रा, चल आपण जरा पुढें जाऊन हा काय आहे तो जवळून पाहूं.

अर्जुनः—उत्तरा मी तुला रणांगणांतून मागें फिरूं विराटराजाच्या पोटी असलें कुसंतान उरण्यापेक्षां त्याचें एकदं झालें तरी पुरवलें.

उत्तरः—वः हलवायाच्या घरावर ब्रह्मार्पण. माझ्या बापा करायला तुझें काय व्यर्ते !

अर्जुनः—तें काय म्हणून ? प्रत्यक्ष पोटाचा पोरगा तुझ्या सता तरी त्याला मी रणांगणांतून परांडुमुख होऊन परत नसता. माझा मुलगा रणांगणावर युद्धांत पडल्यानें मी निपु असतो तर त्या गोष्टीचा पुत्रजन्माप्रमाणें आनंद मानून मी र नगरांत शिरलों असतो.

उत्तर:—(स्वगत) बृहन्नडेला पुत्र होणार तेव्हां मग ती निपुत्रिक होणार ! [काकुळताला येऊन] बृहन्नडे, तू माझ्या प्राणावर इतकी कां उटलीस ?

अर्जुन:—तुझ्या घराण्याची अपकीर्ति टाळण्याकरितां.

उत्तर:—प्राण जाणार तर मला कीर्ति घेऊन काय करावयाची ? प्राण जगले तर कीर्ति पुढें मागें मिळवितां येईल. प्राणही राखावे आणि कीर्तिहि मिळवावी हेंच खरें व्यवहार चातुर्य.

अर्जुन:—खऱ्या क्षत्रियाला तुझें हें व्यवहारचातुर्य कधीहि पटणार नाही. उत्तरा हें धनुष्य हातांत घे आणि आपणावर चालून येणाऱ्या शत्रूवर बाणांचा भडिमार कर. तू रथी योद्धा आहेस, शत्रूवर बाण टाकण्याचा पाहिला मान मी तुला देता.

पद ३१. चाल—नयनांतलें जळ.

धनु घे करीं नृपती तनया । रण प्रेम माझें विसरे न
नया ॥ धृ० ॥ तुज अर्पितों बहुमान हा । दवडूं नको
न येई पुन्हां ॥ करि विक्रमा । विसरी भया ॥ धनु ॥

उत्तर:—बृहन्नडे, मला मान देण्यापेक्षां शत्रूच्या हातीं माझी मान देणार, असेंच का म्हणनास ? तुझें हें धनुष्य माझ्या या निर्जीव हातांना उचलवत देखील नाही; मग त्यावरून मी शरसंधान कसें करणार ?

दुर्योधन:—मित्रा कर्णराजा, अर यांच्यांतली ही झटापट आमच्याशीं लढण्याकरितांच चालली आहे. या अवघ्या दोन व्यक्ती हेंच आम्हाला पामोरेर येणारें सैन्य कीं काय ? हे आमची थड्या करितात कीं स्वतःची ?

कर्ण:—चला आपण आतां पुढें जाऊं.

अर्जुन:—या, कौरवसैनिकांनां पुढें या. तुमचें स्वागत करायला आम्ही तयार आहों.

कर्ण:—तुमच्यासारख्या या व्यक्तींकडून स्वागत घेण्याचा मान तुम्ही दिला तरी तो आम्हाला नको. हें असले रडत राऊत चिरचिरे नादान पोर आणि तुझ्यासारखा धड ना पुरुष ना स्त्री अशांकडून आमच्या-सारख्या योद्ध्याचें स्वागत म्हणजे तो एक अपशकूनच होय.

अर्जुनः—आपल्या पायांनी मृत्यूच्या मुखांत शिरूं पाहणाराला अप-
शकुनाशिवाय दुसरें काय लाभणार ? दुर्योधना, कर्णा, तुम्हाला आपले
प्राण वाचवायचे असले तर अजून परत जा. उत्तरा, हें तुझ्या गळ्यांतलें
घनुष्य काढून मी आपल्या हातांत घेतलें. तुझ्या हातानें घनुष्य धरवत
नसेल तर नसो; पण रथाच्या घोड्यांचे लगाम तरी खास धरितां येतील.
युद्धकर्मांत तुझ्याकडून मला इतकें थोडें सहाय मिळालें तरी तें मला पुरे.

दुर्यो०ः—तुझ्यासारख्या तृतीयप्रकृतीशी युद्ध करण्याइतके नादान
भाम्ही नाही बनलों. कर्णा, चल आपण फिरून आपल्या सैन्यांत जाऊन
मिळूं आणि तें वेऊन विराटनगरावर चालून जाऊं.

अर्जुनः—(दुर्योधनाला अडवून) तूं परत जाशील पण असा आयता
हातांत सांपडलेल्या तुला मी परत जाऊं दिलें पाहिजेना ?

दुर्यो०ः—माझ्या प्रतिपक्षाचें नांव कळल्याशिवाय मला त्याच्याशीं
लढतां येत नाही. धर्मयुद्धाचीं बंधनें मला पाळलींच पाहिजेत.

अर्जुनः—माझे नांवहि तुला योग्य वेळीं कळेलच. पण प्रथम माझ्या
शस्त्रास्त्रांचा आघात किती भयंकर आहे हें तुला कळवितां.

कर्णः—सुर्योधना, केवळ आत्मरक्षणापुरता प्रतिकार तृतीयप्रकृती-
विरुद्ध करायला धर्मयुद्धाची मोकळीक आहे. (अर्जुनाला आडवूं पाहतो.)

अर्जुनः—तुमच्या मार्गातील धर्मयुद्धकल्पनेची अडचण मी होऊन
दूर करितों. दुर्योधना, कर्णा, मी वेषावरून स्त्री दिसत असलों तरी जाति-
वंत पुरुष आहे येवढेंच काय पण तुमच्या बरोबरीचा योद्धा आहे. तुम्हांला
माझ्याशीं नुसतें आत्मरक्षणापुरतें लढण्याचें कांहीं कारण नाही. तुम्हांला
युद्धचमत्काराची काय शिकस्त करायची असेल ती करा.

[दुर्योधन, कर्ण व अर्जुन लढूं लागतात. दुर्योधन व कर्ण लढत
लढत पडद्यांत जातात.]

उत्तरः—शाबास बृहन्नडे, तूं एखाद्या वीराप्रमाणें युद्धकौशल्य दाख-
विलेंस. तुझा पराक्रम पाहून मी थक्क झालों, इतकेंच नव्हे तर माझ्या
हृदयांत थोडथोडी वीरश्रीहि संचारूं लागली. हे वीरपुरुषा बोल, तूं हा

बृहन्नडेचा वेष मुद्दामं घेतला असला पाहिजे. आमच्या अंतःपुरांत काळ घालवून तूं आपल्या देहाची आणि मनाची विटंबना करून घेतलीस, त्याला कांहीं तरी गहन गूढ असाच हेतु असला पाहिजे. अज्ञानभरांत मी तुझा आजवर अपमान केला तेवढा पुरे झाला. यापुढें मी तुला बृहन्नडा म्हणोन तर माझी जिन्हाच झडेल. सांग तूं आपलें खरें नामाभिधान आणि माझा संशय दूर कर; नाहीतर मी तुझे पाय सोडणार नाहीं.

अर्जुनः—उठ उठ उत्तरा. मीहि यापुढें तुला संशयांत ठेवूं इच्छित नाहीं. माझ्या बृहन्नडा वेषाचें मला यापुढें कारण उरलें नाहीं. ऐक, तुला गुप्त गंधर्व म्हणून जे मी सांगितले त्यांतलाच मी एक आहे. एवढेंच नव्हे तर हे गंधर्व म्हणजे पंचपांडवाशिवाय कोणी नसून मी तृतीय पांडव पार्थ आहे.

पद. ३२ चाल—जावो मोरा काना.

पार्थ नाम माझे या जगतीं । नरवर मध्यम पांडव
मजला कृष्णसखा म्हणती ॥ ध्रु० ॥ कपटछलास्तव
मींच घेतला व्रीडास्पद हा वेष अति ॥ पार्थ ॥ १ ॥

ते पहा दुर्योधन आणि कर्ण पळून जाऊन आपल्या सैन्याला मिळाले आहेत. आपणाला त्यांच्याशीं आतां युद्ध केलें पाहिजे. आण माझा रथ तयार करून इकडे; आण आणि माझे सारथ्य कर. युद्धाची सर्व कामगिरी मी आपल्यावर घेतों. विराट राजाच्या या शत्रूंचा पराभव करून तुझ्या आईला आणि बहिणीला आनंदाची वार्ता कळविण्याकरितां आपण लवकरच परत नगराला जाऊं. [जातात.]

अंक ३ प्रवेश ४

[दुःशीला प्रवेश करिते.]

दुःशीला:—य मेल्या सैरंध्रीचें पारडें एकदम इतकें कसें जड झालें ? इन्म गेला असेल यजमान यजमानिनीचे पाय चपतां चपतां. भिकारडी बटांक कुठली आणि येवढीशी फूस मिळतांच हातांत तरवार बेऊन बनली आहे जशी कांहीं मेनापतीण. सठवीनें आम्हां बरोबरीच्या दासींना कम अगदी कवडीमोल करून टाकलें आहे. काय पण तिला ताठा चढवला आहे. पण थांब म्हणावें युद्ध संपून सगळें स्थीर स्थावर होऊं दे म्हणजे मग पाहते तुझा तमाशा.

कुमुम:—दुःशिले, दिवाणखान्यापासून मोठ्या दरवाजापर्यंत रंगी बे-रंगी सडे घालायला मला राणीसाहेबांची आज्ञा झाली आहे. मग सांग ना कोणत्या रंगाचे सडे घालूं ते ?

दुःशीला:—सैरंध्रीला विचार जा. मला काय विचारतीस ?

कुमुम:—राजवाड्यांतल्या दासींची मुख्य तूं म्हणून विचारलें हो.

दुःशीला:—अग तो अधिकार आतां माझ्याकडे राहिला नाही हें नाही का तुला माहीत ? जा सैरंध्रीलाच विचार जा.

२ दासी:—गडे दुःशिले, राजवाड्यांत सगळीकडे रांगोळ्या घाला-बची मला आज्ञा झाली आहे. मग काय काय चित्रें काढूं ती सांग ना ?

दुःशीला:—घाल माझ्या डोंबल्याच्या रांगोळ्या. अग आतां मला काय विचारतीस ? आतां सैरंध्रीनें सांगावें आणि ती सांगेळ तें तुम्ही ऐकावें. मी म कोणत्या झाडाचा पाला ?

२ दासी:—मेल्ये आमच्यावर कां आग पाखडतेस ! न सांगेनास मी मुचेल तसें करीन. तुझी इतकी प्रतिष्ठा नको.

दुःशीला:—अग मला आतां प्रतिष्ठा उरली असेल तर ना ?

३ दासी:—दुःशिले, मला दिवाणखान्यांतल्या दर खांबा गणीक पुष्पमाळा अवायचा हुकूम झाला आहे. पण वाई तुझ्या संमतीशिवाय तें कसें करूं ? चुकलें विकलें तर ?

दुःशीला:—काय तरी मेल्यांचा त्रास ? अग सैरंध्री सांगेल हो तुला सगळें कांहीं. ती सांगेल तें आतां यापुढें बरोबर आहे. तिलाच विचार जा.

३ दासी:—असैं असैं. वड्याचें तेल वांग्यावर कां काढतीस ? सैरंध्रीचा छळ करून तूंच आपल्या हातांनीं आपल्या पायावर दगड घालून वेतलाम त्याला आर्ही ग काय करावें ? जुन्या चालीप्रमाणें आपली तुला विचारायला आलें इतकेंच. नाहीं सांगायचें तर न सांगेनास बापडी.

दुःशीला:—आतां जुनी चाल उरली आहे कुठें ? आतांची नवी चाल पायांतलें खेटर डोक्यावर ठेवून पुजायची निघाली आहे. नगरचा सारा अधिकार आज सैरंध्रीकडे गेला आहे हो. तिनें सांगावें आणि आर्ही—पण आर्हीच काय राणीसाहेबांनीं हि—ऐकावें असा नवा कायदा निघाला आहे. जा तुझ्या पुष्पमाळांचें प्रकरण सैरंध्रीलाच विचार जा.

[राणी आणि उत्तरा बोलत येतात.]

राणी:—मला हें असलें मुळींच खपायचें नाहीं सांगून ठेवतें. ज्यानें त्यानें आपल्या पायरीप्रमाणें वागावें. कसला ग आला आहे त्या मेल्या सैरंध्रीला अधिकार ? काय म्हणे अमात्याला ही कैद करायचा हुकूम देते. आणि तुझ्या ह्या पोरी तिचें ऐकून त्यांना कैद करतात. तुम्ही साऱ्या पोरी अमात्यांच्या नाती शोभाल. एवढ्या मातबर माणसाची अशी अप्रतिष्ठा !

दुःशीला:—बरें झालें राणीसाहेबांना तरी माझ्यासारखें वाटतें. या सगळ्या जणी मला विचारायला आल्या, महाराज विजयी होऊन येतात तर सडे रांगोळ्या कशा करूं कसं करूं काय करूं म्हणून. मी सगळ्यांना सांगितलें कीं सैरंध्रीकडे जा आणि ती सांगेल तसें करा. हो नाहीं तर दुसरें काय सांगूं ? आतां सैरंध्रीशिवाय होय नाहीं असैं तसें ह्मणायची मुखत्यारी दुसरी कोणाला उरली आहे ?

उत्तरा:—दुःशीले, तूं असैं सांगितलेंस हेंच बरें केलेंस. होय सगळी मुखत्यारी सैरंध्रीलाच दिली आहे समजलीस ! सैरंध्री दासी आणि तूं ग कोण ? यजमानीण वाटतें ! तुम्ही सगळ्यां जणींनीं तिचा आजवर हेवा

केला तो पुरा नाही का झाला ? ती होती म्हणून नगर रक्षणाच्या कामी आम्हांला धीर तरी आला. आई, तुलाहि मी सांगतें की सैरंघ्रीनें अमात्यांना कैद केलें तेंच बरोबर केलें. त्यांचा अपराध तुला कुठें आहे माहीत ? त्यानींच या युद्धाच्या वेळीं शकुनीला आपल्या नगरांत आणला. बाहेर पराक्रमी कौरव आणि आंत कपटी शकुनी मग नगरची वाट काय होणार होती तें दिसतेंच आहे.

राणीः—असला ह्यातारा इमानी मुत्सद्दी असली गोष्ट कांही तरी खोल मतलवाशिवाय करीत नसतो हें तुम्हां मुलींना काय कळणार ? शकुनीला अमात्यांनीं नगरांत आणलें तें नगरच्या संरक्षणाकरितांच आणलें असेल. शकुनीसारखा कौरवांचा मुत्सद्दी जर आमच्याशीं खेहभावानें वागत असला तर मग आम्हांला कौरवांपासून कसलीच भीति नाही समजलीस ?

दुःशीलाः—होय राणीसाहेब. अमात्यांनीं शकुनीमामाला नगरच्या रक्षणाकरितांच आंत घेतलें हें मला ठाऊक आहे.

राणीः—पण हे पहा अमात्यराजच इकडे आले. तेच सांगतील आपल्या तोंडानें आम्हाला खरें खोटें काय तें. [अमात्य बांदिवान पुढें आणि द्रौपदी मागें अशीं येतात.] कायग सैरंघ्री तूं अमात्यांना कुणाच्या हुकमानें कैद केलेंस ?

द्रौपदीः—नगरदेवतेच्या हुकमानें.

राणीः—म्हणजे माझ्याच ना ?

द्रौपदीः—नाहीं राणीसाहेब. नगरदेवता आज आपण नाही, ती अदृश्य आहे. तिच्याच आज्ञेनें आणि आपल्या अनुमतीनें मी नगररक्षणाकरितां स्त्रियांचें सैन्य उभारलें; आणि तिच्याच आज्ञेनें अमात्यांना कैद केलें.

राणीः—मी तुझी अदृश्य नगरदेवता ओळखीत नाही. तूं आर्षी अमात्यांना बंधमुक्त कर. पण स्वारी आलीच वाटतें ! तेच आतां या गोष्टीचा निर्णय करतील !

अंक ३ प्रवेश ५

[विराट आणि राणी प्रवेश करितात.]

राणी:—नगरांतून सैन्यासह बाहेर पडायचें झालें तेव्हां बाई माझ्या काळजांत जी काय कालवाकालव झाली ती काय सांगूं ? कौरवांच्या शौर्याचा आणि त्याहिपेक्षां त्यांच्या दुष्टपणाचा लौकिक मी ऐकला होता. म्हणून बाई वाटलें कीं, हे पाय फिरून दिसले म्हणजे मी सारें जग मिळविलें. मीं कुलदेवतेला एक सोडून शंभर नवस केले असतील कीं, इकडून कौरवांचा पराभव होऊंदे म्हणजे—

विराट:—पण तुझ्याकडून नवस फेडून घेऊन कमाई करावी अशी देवीची इच्छाच नसावी.

राणी:—तें कसें ?

विराट:—कारण माझ्याबरोबर युद्ध करायला कौरव सुठीं आलेच नाहींत.

राणी:—तर मग आपण कुणावर जय मिळविला ?

विराट:—त्याला जय म्हणायलाच मला खंती वाटते.

राणी:—ती कां ?

विराट:—कौरवांवर जय मिळावा या ईर्ष्येनें मी बाहेर पडलों; पण शेवटीं पहातों तो त्रिगर्तच माझ्यापुढें उभा. नाहीं म्हणायला त्यांतल्या-त्यांत एकच समाधानाची अशी गोष्ट वाटली.

राणी:—ती कोणती बाई ?

विराट:—ती ही. केवळ कीचक बळवान म्हणून त्याच्या सहायानें विराट आपला पराभव करतो अशी आजवर त्रिगर्ताची तक्रार असे. पण आतां कीचकवधानंतर स्वतः एकाकी विराटहि मला भारी आहे अशी कबूली त्याला रणांगणावर घावां लागली. पराजित झालेल्या शत्रूच्या दीन बदनांतून निघणाऱ्या एका केविलवाण्या शब्दानें योध्याच्या श्रमांचा जसा पांग फिटतो तसा हजारों दासदासींनीं अंगमर्दन करून अभ्यंग स्नान घातल्यानेंहि फिटत नाहीं. त्यांतून त्रिगर्ताचें आणि माझें वडिलार्जित वैर.

मग मला आनंद किती झाला असेल याची तूंच कल्पना कर. [दूत प्रवेश करितो] कायरे काय बातमी आणली आहेस तू ? बाकी तुझ्या आनंदी मुद्रेवरून तू कुमार उत्तराच्या विजयाची बातमी आणली असशील हें एखादें पोरही सांगेल.

दूतः—होय सरकार. आनंदाचीच बातमी आहे. कुमार उत्तरांनी सगळ्या कौरवसेनेचा पराभव केला इतकेंच नव्हे तर दुर्योधनादि वीरांना बांधून घेऊन ते नगराकडे येताहेत. आणि ही बातमी सांगायला बृहन्नडेने मला इकडे पाठविलें सरकार !

राणीः—अगवाई खरेंच का ? माझा बाळ रागावला बरं का असें मी नेहणें म्हटलें तेंच खरें. किती केलें तरी क्षत्रियाचें मूल. रणांगणावर विजयी व्हायचेंच !

विराटः—वाहवा ! फार चांगलें. स्वतःच्या यशाहून आपल्या मुलाचें यश अधिक उज्वल झालेलें पाहणाऱ्या पित्याची धन्यता अपूर्व आहे. त्याचा हट्ट बाजूला ठेवून त्याला नाखूष करून मीच लढाईवर गेलों; पण दैव त्याचें सहायकारी. त्यानें खुद्द कौरवांशीं त्याची गांठ घालून त्याला माझ्या पेशांहि मोठा विजय मिळवून दिला ! प्रिये, आतां एक क्षणहि गमावूं नका. माझ्या स्वागताकरितां तुम्हां तयारी केली ती कांहींच नाही अशी अपूर्व तयारी उत्तराच्या स्वागताची झाली पाहिजे. जा, माझ्या खाजिन्याचीं दारें मोकळीं टाका. नगरचा कोणताहि कोपरा शृंगारल्या-शिवाय ठेवूं नका. नगरांतील अत्यंत दारिद्री मनुष्याहि निरिच्छ होईल असा दानधर्म करा. पण थांबा, ही सर्व तजवीज मी अमात्यांनाच सांगतो. तू आपणाबरोबर एकशें आठ कुलवधू सुवासिनीं घेऊन नगर-द्वारावर उत्तराला पंचारत्या ओवाळण्याकरितां सिद्ध होऊन जा कशी. कोण आंहेरे, अजून अमात्य कसे माझ्या भेटाला आले नाहीत ?

[बंदिवान अमात्य प्रवेश करितो.]

अमात्यः—हा पहा मी अमात्य आपल्याच भेटाला आलों आहे महा-
र. मात्र या स्थितीत !

विराट—(आश्चर्याने) हें काय ? अमात्यांना असली थट्टा करण्याची लहर कशी आली ? विनोदांत झाला तेंसी हा अलंकार फारच विपरीत म्हणायचा.

अमात्य—नाहीं महाराज, हा विनोद नाही. मी खरोखरच कैदी आहे.

विराट:—आणि ही तुमची विटंबना कुणी केली ?

राणी:—मी सांगतें काय झालें तें. आपण सर्व सैन्य घेऊन गेला. बाळ उत्तरहि गेला आणि कौरव या आपल्या नगरावर चालून येणार अशी बातमी आली. तेव्हां नगरच्या स्त्रियांनीच सशस्त्र होऊन नगरचें रक्षण करण्याचें ठरवून सैरंध्रीकडे आधिपत्य दिलें. तिच्याच हुकमानें अमात्यराजांना कैद करण्यांत आलें.

विराट:—व: एकेक एकावें तें आश्चर्यच. आनंदाला अद्भुत रस हा पोषक व्हावा हें ठीकच आहे. संकट एकच आलें पण त्यानें कायें तीन साधलीं.

राणी:—ती कशी ?

विराट:—प्रथम म्हातारपर्णीहि मला क्षात्र विद्या सोडून गेली नाही हा अनुभव मिळाला. दुसरें उत्तराचें क्षात्र विद्येंत मंगलमय उपनयन झालें. आणि तिसरें सैरंध्रीसारख्या यःकश्चित् दासीच्याहि अंगांत केवळ आत्म-रक्षण व स्वाभिमान यांच्या योगानें स्फुरण चढतें हेंहि दिसून आलें. ही दासी—
[सैरंध्री व उत्तरा प्रवेश करिते.]

राणी:—हं हं. महाराज सैरंध्रीला दासी म्हणूं नका. त्याचा तिला फार राग येतो.

विराट:—[हंसून] दासीला दासी म्हणण्याचा राग येतो ? मग तिला काय यजमानीन किंवा वीरवधू म्हणावें ?

द्रौपदी:—महाराज नगराला परत आले. आतां माझा सेनाधिपत्याचा अधिकार संपला. [तरवार विराटाच्या पायाजवळ ठेवते] पण पूर्वी अमात्यांना सांगितलें तितक्याच आग्रहानें महाराजांनाहि सांगतें की मला या पुढें कोणीही दासी म्हणतां कामा नये. आणि जो कोणी म्हणेल त्याचा प्रातिकार मी केल्याशिवाय राहणार नाही.

३३. चाल—रूं झूं वदरिया वरसे.

ठेवियली ही असि चरणीं कारण न तिचें उरत रणीं
॥ धृ० ॥ असि विरहित जरि तरि नच दासी
क्षत्रिय ललना आहे मीं । हिरा शोभे जरि न वसला
कोंदणीं ॥ ठेवि ? ॥

महाराजांच्या इच्छेप्रमाणें मी अमात्यांना वंधमुक्त करितें.

विराटः—सैरंध्री, संकटकाळीं नगर रक्षणाचें काम ज्यानें केलें त्याला यापुढें कोणीहि दास किंवा दासी या नात्यानें वागविणें हें अन्यायाचें होईल हें मी जाणतो. आणि या पराक्रमाबद्दल मी आपण होऊन तुला दासीपणांतून मुक्त केलेंच असतें. पण कोमेजून कुसकरल्या गेलेल्या निर्मात्य फुलांतून एकदम ठशठशीत अर्धोन्मीलित सुगंधमय कळी निर्माण व्हावी त्याप्रमाणें सैरंध्री, दासीपणांतून स्वयंभू पराक्रमानें आणि तेजांनें तुझा हा वीरावतार झालेला पाहून मला आनंदाइतकेंच आश्चर्यहि वाटतें. पण सैरंध्री, अमात्यांना तूं कैदेत कां ठेवलें होतेंस ?

द्रौपदीः—त्यांनीं आपले शत्रू जे कौरव त्यांचा कपटसचीव जो शकुनी याला नगरांत घेतलें म्हणून.

विराटः—अमात्य, तुम्हीं शकुनीला नगरांत कां घेतलें ?

अमात्यः—नगराचें रक्षण व्हावें म्हणून.

विराटः—खुद्द शत्रूला नगरांत घेऊन नगराचें रक्षण करूं पाहणें ही विपरति रणनीती तुम्हाला कशी आठवली ? चोराच्या हातीं किल्ली देऊन खजिना रक्षण करणार ?

अमात्यः—तसें नव्हे महाराज. दुर्योधनाजवळ रदवदली व स्नेहमावाचा तह करवून देण्याचें शकुनीनें कबूल केलें होतें.

विराटः—आणि याला मोबदला ?

अमात्यः—मोबदला कसला ? आमच्या नगरांत पांडवांना शोधून काढण्याला मदत देण्याचें मी कबूल केलें होतें.

विराटः—[हंसन] मोबदला तेवढा खोटा आणि आपणाला होणारा फायदा तेवढा खरा. अमात्य, तुम्ही शकुनीसारख्या कपटपटूलाहि फसविलेंत अं. आमच्या नगरांत पांडवांचा शोध—वाहवा—आमच्या नगरांत आणि पांडवांचा शोध ! ठीक. भूलोकावर अमृत हुडकण्यासारखेंच हें हास्यास्पद आहे.

द्रौपदीः—नाहीं महाराज, आपल्या नगरांत पांडव शोधून काढणें इतकें अशक्य नव्हतें. शकुनीच्या आशेला चांगलाच आधार होता. तो त्याचा डाव फसला ही गोष्ट वेगळी. पण त्यामुळें अमात्यांचा दुष्टपणा कांहीं कमी ठरत नाहीं.

विराटः—काय आमच्या नगरांत पांडवांचा वास ?

राणीः—मी झालें तरी सैरंध्रीला प्रथमपासून तेंच विचारतें आहे. आमच्या नगरांत पांडव कुठून येणार ?

द्रौपदीः—माझ्या गुप्त गंधर्व पतीच्या कृपेनें याचा उलगडा लवकरच होईल.

विराटः—भसो. हा उलगडा झाला तर मला इष्टच आहे. तूर्त आपण उत्तराला सामोरे जाण्याची तयारी करूं या ?

[सर्व जातात.]

अंक ३ प्रवेश ६

[उत्तराचा नगरप्रवेश होत आहे.]

उत्तरः—तांड दावून होणारा बुक्यांचा मार एक वेळ सोसवेल पण तांड दावून होणारा स्तुतीचा मार मी कसा सहन करूं ? पण त्या उपकारी महावीराच्या आज्ञेनें सोसला पाहिजे करणार काय ? निष्कारण मानसंभावनेमारखी तांत्र निंदा दुसरी कोणती तरी संभवेळ काय ? आपली योग्यता नसतां होणाऱ्या स्तुतीचा प्रत्येक शब्द स्वामिमानी मनुष्याच्या मनाला जळजळीत निखाऱ्यासारखा चटका देतो. आपली योग्यता नसतां गळ्यांत पडणारी प्रत्येक फुलांची माळ त्याला यमपाशासारखी वाटते. नगराच्या प्रेक्षकांना माझी ही मिरवणूक वाटत असेल पण मला ती माझी घिंड निघाल्यासारखी वाटते हें त्या विचारांच्यांना काय माहित ? पण मी असा उदासवाणा खिन्न राहून तर त्या महात्म्यानें माझ्याकडे सोपाविलेल्या सोंगाची ब्रतावणी व्हावी तशी होणार नाही. वीरश्रेष्ठ अर्जुनाने कार्यसाधन म्हणून बृहन्नडा वेपानें होणारें विडंबन वर्षभर सोसलें तर मी हें खोऱ्या मोठेपणाचें व वृथा स्तुतीचें विडंबन क्षणभर कां सोसूं नये : (मुली आरत्या, पूजासाहित्य घेऊन येतात.)

पद ३४ चाल—त्रिवेपि संगमिया.

मिरवित नेऊ चला । नगरा ॥ धृ० ॥ राणि यश मिळ-
वुनि रिपु संहरुनी कुमार उत्तर आले परतुनि ॥ मिर-
वित १ ॥ रत्नपात्रि या दीपा उजळुनी । करु कुरवंडी
त्या लागोनि ॥ मिरवि २ ॥ मंगलाक्षता तच्छिरिं
वाहुनि सुकुसुममाळा गळां घालुनी ॥ मिरवित ३ ॥

मुशीलाः—मिरवणूक क्षणभर थांबूंदे. या ठिकाणीं कुमारांना कुरवंडी करायची आहे.

उत्तरः—[स्वगत] ही कुरवंडी पाहून माझी तर मनांत घाबरगुंडीच उडाली. [मुली उत्तराला कुरवंडी करून गाणें म्हणून ओवाळतात. मिरवणूक थोडी पुढें येते.]

सुशीला:—फिरून एकदां या ठिकाणी थांबायचें आहे. नगराच्या खीसैनीकांकडून कुमारांना पुष्पसमर्पण व्हायचें आहे.

उत्तर:—[स्वगत] मी तिकडे भागूबाईसारखा वागत असतां इकडे स्त्रियांनी हातांत तरवार धरली होती ! असें असून त्यांच्या कडून मी पुष्पहार घालून घेणार ! असो. हेंहि एक वीरविडंबनच म्हणायचें, पांडववीरा अर्जुना माझ्या गळ्यांत पडणाऱ्या पुष्पमाळा तुलाच अर्पण असोत. पण छे: हा बहुमान मला नाहीच सोसवत. [उघड] मुलींनो माझा हा व्यर्थ सत्कार कशाला करितां ?

सुशीला:—हें काय ? एवढा विजय मिळवून कुमार आले त्यांचा सत्कार करायचा नाही तर कुणाचा करायचा ? (उत्तराला पुष्पमाळा घालतात व गाणें हणत. त व भिरवणूक पुढें चालू हाते.)

उत्तरा:—(प्र. क.) दादा, तुझे स्वगत असो; तूं क्षत्रियवारांला शोभण्यासारखा पराक्रम केलास. तूं आपली कीर्ति अजरामर केलीस. तुला अंतःपुरांत मी टाकून बोललें त्याची तूं मला क्षमा करशील ना ? मला झाल्या गोष्टीचें फार वाईट वाटतें.

पद ३५. चाल—रणवीर वैरी.

भगिनी तुझीच दादा । विनवि कृतापराधा ॥ धृ ॥
मीं बोललें तूला जें स्मरतांच मन्मन लाजे ॥ विसरुनि
जाइ होउ नेदि ममतोसि वाधा ॥ भगिनी ॥ १ बहु
विक्रमासि केलें । कुलनाम थोर झालें ॥ शिशु लघु-
वदने वानु केवि कीर्तिमंत योधा ॥ भगिनी ॥ २ ।

उत्तर:—ताई हें भलतेंच काय बोलतीस ? मीच अंतःपुरांत वृथा वलाना केल्याबद्दल—

उत्तरा:—अंतःपुरांत बोललास तेंच रणांगणावर खरें करून दाख-
विलेंस. नुसतें बोलणारापेक्षां आणि नुसतें करणारापेक्षां आधीं बोलणारा
आणि मग बोलल्याप्रमाणें करून दाखविणारा हाच अधिक श्रेष्ठ.

उत्तर:—ताई, पण मी रणांगणावर कांहींच पराक्रम केला नाही.
उलट—

उत्तराः—पराक्रम हातून घडला म्हणजे मग मनाला तो मोठा असा वाटतच नाही. पराक्रमाचा हिरा विनयाच्या कोंदणांत अधिकच खुलोतो. दादा, तुझी मूर्ति लहान पण कीर्ति जगाएवढी होईल. असा पराक्रमी भाऊ लाभल्याबद्दल मला धन्यता वाटते.

उत्तरः—ताई, ताई माफ कर ही स्तुती कानाला ऐकवत नाही. झाला हा पराक्रम बृहन्नडा—

उत्तराः—होय बृहन्नडा ही तुझें सारथ्य करायला मिळाली क्षणून तुला मोठी मदत झाली हें मी नाही कुठें म्हणतें आहे ?

उत्तरः—तसें नव्हे ताई, पण खुद्द बृहन्नडेचा पराक्रम—

उत्तराः—होय दादा, बृहन्नडेसारखीं रणांत सारथ्य करणें हा तिनें झालें तरी मोठाच पराक्रम केला. मी कुठें नाही म्हणतें ? पण बृहन्नडा कुठें गेली ? ती तुझ्याबरोबर कां आली नाही ? तिचाहि सन्मान सत्कार आह्माला करायचा होता.

उत्तरः—ताई, बृहन्नडा युद्धसमाप्तीनंतर लवकरच अदृश्य झाली. तिचा मी पुष्कळ शोध केला पण ती मला सांपडली नाही. ताई, बृहन्नडा होती म्हणून माझी रणांगणावरची विटंबना टळली. तशीच ती माझ्याबरोबर नगरसमारंभांत हजर असती तर या सत्कारसमारंभांनें होणारी विटंबनाहि टळली असती.

उत्तराः—दादा, विनयाला झालें तरी कांहीं सीमा नको का ? तें कांहीं नाही, तुला हा सत्कार करून घेतलाच पाहिजे.

उत्तरः—बरें मी नाही म्हणून काय होणार ! तुम्हां सर्वांची हौस तरी फिटू दे. मग माझेंच काय होईल तें होईल.

[विराट, राणी, सैरंथ्री प्रवेश करितात.]

विराटः—[हंसून] कां या सत्कारसमारंभांतहि तुम्हा भावाबहिर्णांना भांडणाशिवाय चैन पडत नाहीना ? असो; तुम्हां बहीणभावंडाचा प्रेमकलह माझ्या वृद्धपणाच्या संसारसुखांत भरच घालीत आहे. उत्तरे, तुझा खोडकर भाऊ म्हणतो तरी काय ?

उत्तराः—बाबा, तो म्हणतो की, माझ्या हातून पराक्रम कांहींच घडला नाही. मला तुमचा सत्कार नको.

राणीः—भलतेंच कांहीं तरी. अशा मंगलप्रसंगी असें बोलूं नये.

विराटः—उत्तर म्हणतो तें एकाअर्थी बरोबर आहे. कारण खऱ्या क्षत्रियाला पराक्रम प्रिय असतो तरी त्याला स्तुति आवडत नाही. तरी पण उत्तरा, आजचा हा प्रसंग लोकोत्तर आहे. आज तुझाच काय पण रणामध्ये सामील झालेल्या सर्व लहानथोरांचाहि मी असाच सत्कार करणार आहे. [आठवण करून] अरे हो, माझा सहचर समव्यसनी कंकभट कुठें आहे ? त्यानेंहि मोठाच पराक्रम केला. अश्रुविद्येप्रमाणें रणविद्याहि त्याला चांगलीच अवगत दिसते.

अमात्यः—तो जुगारी पुराणीक एकदम राजवाड्यांतून नाहीसा झाला म्हणतात.

विराटः—अमात्य, रणांगणावर कंकभटानें कसें शौर्य दाखविलें हें तुम्ही समक्ष पाहिलें असतें म्हणजे तुम्ही त्याला असें टाकून बोलला नसतां.

राणीः—आमच्या दरबारांत सगळींच माणकें झांकलेलीं कशीं होतीं ? बलवानेंहि युद्धांत मोठाच पराक्रम केला म्हणतात.

विराटः—मी त्याच्याच तपासांत आहे. त्याची शक्ति त्याच्या शरीराला साजणारी, आणि त्याचा पराक्रम त्याच्या शक्तीला साजण्यासारखा आहे.

उत्तराः—मी त्याच्या शोभांत होतें. माझ्या विनंतीबरोबर उत्साहानें उडी मारून तो युद्धाला धांवला. मी त्याचा धन्यवाद करणार होतें; पण बाईं तोहि एकदम नाहीसा झाला. आणि तशीच बृहन्नडाहि.

विराटः—आतां रहातां सैरंध्रीचे पति गुप्त गंधर्व राहिले. त्यांचा सत्कार करावा असें फार फार वाटतें. पण जीं माणसें डोळ्यासमोर वावरत होती तीं युद्धां सत्काराच्या वेळीं अदृश्य झालीं तर हे काय बोलून चालून गुप्त गंधर्व ! हे प्रगट कसे होणार ?

उत्तराः—मला वाटतें सैरंघ्री हें काम खचित करील. सैरंघ्री, गडे मी तुला पदर पसरतें, तूं आपल्या पतींना आम्हाला दर्शन देण्याची विनंति करशील ना ?

द्रौपदीः—नको नको ताईसाहेब, एवढ्याशा कामाकरितां आपल्यासारख्या राजकान्येनें पदर तो कशाला पसरायला पाहिजे ? मी आपणाला वचन देतें कीं ही गोष्ट अगदी आपल्या मनासारखी घडून येईल.

पद ३५. चाल—पिया पियारटतप पियारा.

करविन कालें प्रगट पती । गुप्त असति ते निज कार्य
वशें । नच त्या लागे पर विनति ॥ धृ० ॥ बहु त्यां
तुमचा आदर वाटे । कृतज्ञता ही अंतरिं दाटे ॥ नि-
घतां मार्गमधले कांटे ॥ पाउल होईल त्वरित गंति ॥
॥ करविन ? ॥

उत्तरः—(स्वगत) देवी द्रौपदी अजून आड पडद्यानें बोलते खरी; पण तिचे मनोगत ओळखणारी एक तरी व्यक्ति इथें आहे हें तिला काय माहीत ?

विराटः—असो. केवळ सैरंघ्रीच्या गुप्त गंधर्व पतींना प्रगट होऊन माझ्या सत्काराचा स्वीकार केला तरी माझ्या कृतज्ञता बुद्धीला थोडेसें तरी बरें वाटेल.

अमात्यः—सर्वोर्नाचि आतां राजवाड्याकडे चलवें.

[जातात]

अंक ३ प्रवेश ७

[दरबार.]

विराटः—अमात्य, दरबार खुला झाला; आतां सुयोधनादि वीरांना घेऊन या. शत्रू पराभूत केला तरी न्यालाहि सन्मानानेंच वागविणें योग्य आहे.

अमात्यः—आपल्या आज्ञेची स्फूर्ति होऊन मी त्यांना आणविण्याची आगाऊच तजवीज केली होती सरकार.

[दुर्योधनादि कौरव व शकुनी येतात.]

विराटः—यावें, राजा सुयोधना, तुमचें स्वागत असो. प्रेम हें वैराहून श्रेष्ठ आहे. तुमचें आमचें वैर रणांगणावर होतें. पण यापुढें जन्मभर तुमचें आमचें प्रेमच रहावें अशी माझी इच्छा आहे.

[दुर्योधन तोंड फिरवून बसतो.]

अमात्यः—शकुनीमासांची समजूत काढण्याचें काम मलाच केलें पाहिजे. पण त्यांना माझ्यावर रागावण्याचें फारसें कारण नाही. त्यांच्याबरोबर मलाहि बंदिवान व्हावें लागलें होतें.

शकुनीः—होय अमात्यराज. झालें यांत राग मानण्याचें कांहींच कारण नाही; आणि असलें तरी त्याचा दोष तुमच्याकडे नव्हता, माझ्याकडेच होता. सर्पानें आपल्या वैन्याला चावतांना देखिल हसावें अशी आर्य कर्णिकाची नीतिच आहे. मग स्वतः सर्पच जर वैन्याच्या हस्तगत झाला तर त्यानें हंसलेंच पाहिजे. यांत शंका कसली ?

विराटः—असो. उत्तरा, आपले उपकारकर्ते गुप्त गंधर्व प्रगट होण्याची कृपा कां बरें करीत नाहीत ?

उत्तरः—ते पहा आलेच.

[पांडव द्रौपदीसह येऊन सिंहासनावर बसतात.]

विराटः—मला भ्रम तर नाहीना झाला ? यांना गुप्त कसे म्हणूं किंवा गंधर्व तरी कसें म्हणूं ? हीतर माझ्या नित्य परिचयाची माणसें.

ऋषी (प्रवेश करून) :—राजा विराटा, हीं माणसें तुझ्या परिचयाचीं असतील; पण त्यांचा पराक्रम किंवा त्यांची स्वरी योग्यता यांचा मात्र तुला परिचय नव्हता. मनुष्य आणि गंधर्व यांच्यामध्ये अलौकिक पराक्रमाशिवाय दुसरा परक काहीच असत नाही. आणि जे अलौकिक म्हणजे नित्य पहायला न सांपडणारे ते गुप्त असं झग्यायला काय हकत ? राजा विराटा, हीं आजवर तुझ्या सेवेला राहिलेलीं माणसें कोण आहेत हे तुला माहीत आहे का ?

विराटः—तें माहीत असतें तर त्यांच्या कडून सेवा घेण्याचें पानक मी कसें केले असतें ?

ऋषीः—एक तर. या देहधारी पंच विभूति हे पंच पांडव असून ही त्यांची पत्नी देवी द्रौपदी आहे.

दुर्योधनः—[तोंड फिरवून आवेशानें] वाहवा हें ऐकून मला दंखील आनंद झाला. धर्मा, भिमा, अर्जुना तुमच्या आज्ञातवासाचें वर्ष अद्यापि पुरें झालेलें नाही. मी तुम्हाला शोधून काढण्याच्या प्रयत्नांतच आजवर होतो. माझे सुदैव म्हणून आज तुम्ही आयतेच प्रगट झालां.

ऋषीः—दुर्योधना, तोंडानें सुदैव म्हटल्यानें देव अनुकूल हांत नसतें. पांडवांच्या अज्ञातवासाचे बारा महिने कालच संपले. वैराच्या मदभरांत ते कालगणना शस्त्र विसरलास. ज्या चांद्रमास गणनेनें वनवासाचीं बारा वर्षे संपलीं, त्याच गणनेनें अज्ञातवासाचे बारा महिनेहि संपले.

दुर्योधनः—[आवेशानें] अरेरे काय करूं; अंतरिक्षातल्या ग्रहांनीं दंखील पांडवांचाच पक्षपात करावा काय ?

ऋषीः—दुर्योधना ग्रहगण कुणाचाच पक्षपात करीत. नसतात. त्यांचें वर किंवा त्यांची मैत्री हा सर्व स्वार्था दुर्बळ मानवी बुद्धीचा खेळ आहे. कालगणना हा फक्त मनुष्यसंकेत आहे. स्वतः ग्रहांना आपल्या गतीची दादहि नसेल.

दुर्योधनः—ठीक आहे. पंचांगबळावर तोंडचे वाद जरी जिंकले गेले, तरी लौकीक जगांत अखेर चतुरंग बलच यशस्वी होत असतें. राजा विराटा, पांडव आणि कौरव हे क्षणभरहि एकत्र नांई शकत नाहीत. पांडवांचें

तोंडहि पाहण्याची मला इच्छा नाही. त्यांची व माझी गांठ यापुढे पडेल ती रणांगणांतच पडेल, आणि जगांत पांडव उरावे की कौरव उरावे याचा कायमचा निर्णय तेथेंच लागेल. [दुर्योधन शकुनी वगैरे जातात.]

विराटः—सर्वच प्रकार डोळे दिपविण्यासारखा झाला. असो. दुष्ट शत्रू हे ओढून कितीही जवळ आणले तरी कसे येणार ? पण या नवी जोडलेल्या मित्रांचा वियोग मात्र मी कधीही होऊ देणार नाही. मी हे त्यांचे पाय असे धरून ठेवीन. [धर्माच्या पायां पडतो.]

धर्मः—राजा विराटा, हें भलतेंच काय करतोस ? कृतज्ञता बुद्धीनें आम्हांच तुझे पाय धरिले पाहिजेत. अज्ञातवास पालन करण्याची वेळ आली तेव्हां सर्व जग आम्हाला पारखें वाटलें. राजा, तुझ्या सौजन्यावर आमचा विश्वास नसता तर आम्ही तुझ्या नगरांत आश्रय घ्यायला आलोंच नसतो. आम्हाला न कळत कां होईना, तूं जो बारा महिने आश्रय दिलास त्यानें आम्हाला जन्माच्या संकट समुद्रांतून उत्तीर्ण केल्याचें श्रेय तुला लाभलेलें आहे. पांडव सदैव तुझे ऋणीच राहतील.

विराटः—माझ्या सौजन्यापेक्षां आपल्या अंगच्या गुणांनींच आपलें रक्षण केलें खरें. शिवाय चुकून माकून मजकडून झालेल्या सहाय्याबद्दल युद्धांत यश मिळवून देऊन आपण जो मोवदला मला दिला त्याचें मूल्यच करवत नाही. आपणा सर्वांना मी कशा रीतीनें वागाविलें हें आठवले म्हणजे मला लजा वाटूं लागते, फार काय पृथ्वीमाता मला जागच्याजागी गिळून टाकील तरी बरें असें वाटतें. हे वीर श्रेष्ठ भीमसेन, त्यांच्या देह रचनेवरूनच यांना मी अलौकिक कोर्टांतले मानून त्यांना बहुमानास्पद स्थान द्यायला हवें होतें.

भीमः—माझे स्थान बहुमानाचेंच होतें. आपणा सर्वांना माझ्या हातून अन्नदान घडलें, हें पुण्य मला एरवीं कसें लाभणार ?

विराटः—अर्जुनजीची स्थापना प्रथम पासूनच अंतःपुरांत झाल्यामुळे मला त्यांचे दर्शन काचितच होत असे. पण त्यांच्या वेषावर विश्वास ठेवून मी आपली फसवणूक करून घेतली आणि त्यांचा न कळत मोठाच उपमर्द केला.

पद ३६. चाल—नाहि जावनवाळिका.

विवाह मंगल आतां करूं । सुखें करूं हो सुखें करूं ॥
विवाह ॥ धृ० ॥ मौक्तिक माला रत्नहार हे वधु—वर
सन्मुख उभे करूं ॥ भाऊ बहिणी व्याही विहिणी अंत-
पट त्यामध्ये धरूं ॥ कलह प्रेमा विसरुनि जाउनि
प्रेम अखंडित मनीं वरूं ॥ विवाह मंगल ? ॥

द्रौपदी:—[राणीस] राणीसाहेब, उत्तराताई खेळांतलें लटोपटीचें
लग्न लावो; पण तुमचे आमचे भातुकली खेळायचे दिवस आतां दुर्दैवानें
राहिले नाहींत. आपणाला तरी खरोखरीच्याच संसाराचा खेळ खेळला
पाहिजे नाहीं का ?

राणी:—मग तो कसा खेळायचा ?

द्रौपदी:—[उत्तरेला हातीं धरून] आपण या चालत्या बोलत्या
भावलीचेंच लग्न करूं. आपणा सर्वांच्या वतीनें [भीम आणि अर्जुनाकडे
पाहून] मी बाळ अभिमन्युकरितां उत्तरेला मागणी घालतें. [राणीस]
आपण माझी एवढी हौस पुरवाल ना ?

पद ३७. चाल—सई मजगमे अजि.

बहु गुणवती रुचिरस्मिता सून मजसि बहु आवडली ॥
मत्प्रिय बाल अभिमन्युला म्हणा तुम्हीं निज सुता
दिली ॥ धृ० ॥ मंगल खरें खुरें । करूं या प्रेम भरें ॥
जोडु कुलांची साखळी ॥ बहुगुण ॥ ? ॥

विराट:—मी कुमार उत्तर भाग्याचा म्हणत होतो; पण माझी उत्त-
राच अधिक भाग्याची ठरली. काय ? पांडव माझे व्याही होणार ? माझा
धन्यवाद मी कोणच्या शब्दांनीं करूं ?

(पडदा पडतो.)

अर्जुनः—यांत उपमर्द कसला ? मातेच्या अंकावर झोंपी गेल्याप्रमाणें मी अज्ञातवासामध्ये आपल्या अंतःपुरांत सुखी आणि सुरक्षीतच होतों.

विराटः—आपल्या नैतिक तपोबलाचें वर्णन करावें तेवढें थोडेंच होईल.

राणीः—खुद्द अर्जुनजींना अंतःपुरांत रहाणें प्राप्त झालें, मग दौपदी माईंना अंतःपुरांत राहावें लागलें याबद्दल बोलायला जागाच उरली नाही; पण त्यांना तेथें दासी प्रमाणें वागविलें हें आठवलें म्हणजे मेल्याहून मेल्यासारखें होतें.

द्रौपदीः—आमचा वेष आम्हीच खुषीनें पत्करलेला होता. मला दासीप्रमाणें वागाविण्यांत आपली चूक नसून उलट मला सहायच केलेंत.

विराटः—योरांनीं आपणाकडे कितीही लहानपणा घेतला तरी तो त्यांना शोभूनच जातो. असो. आतां आपल्या अज्ञातवास समाप्तीबद्दल आनंदोत्सव सुरू करण्याची आपली परवानगी असावी.

अयात्यः—महाराज, आयता आनंदोत्सव होणारच आहे तर त्यांत भरीला भर म्हणून एक मंगल कृत्य करण्याची मलाहि परवानगी असावी.

विराटः—तें कोणतें ?

अमात्यः—एक नवरा नवराचें जोडपें माझ्या स्वाधीन झालें आहे त्याचा विवाह करूं.

विराटः—जोडपें ? तें कोणतें ?

अमात्यः—हा मोत्यांचा कंठा आणि ही रत्नमाला.

उत्तरः—ताईला मी तो आतां मोठ्या आनंदानें बक्षीस देतों.

उत्तराः—कां, तुझा कंठा माझा घरजांवाई होणार म्हटलें तें पहा खरें झालें. दादा, चल. आपण आतां हा विवाहाचा समारंभ थाटानें करूं.

पद ३६. चाल—नाहि जाबनवाळिका.

विवाह मंगल आतां करूं । सुखें करूं हो सुखें करूं ॥
विवाह ॥ धृ० ॥ मौक्तिक माला रत्नहार हे वधु-वर
सन्मुख उभे करूं ॥ भाऊ बहिणी व्याही विहिणी अंत-
पट त्यामध्ये धरूं ॥ कलह प्रेमा विसरुनि जाउनि
प्रेम अखंडित मनीं वरूं ॥ विवाह मंगल ? ॥

द्रौपदी:—[राणीस] राणीसाहेब, उत्तराताई खेळांतलें लटोपटीचें
लग्न लावो; पण तुमचे आमचे भातुकली खेळायचे दिवस आतां दुर्दैवानें
राहिले नाहींत. आपणाला तरी खरोखरीच्याच संसाराचा खेळ खेळला
पाहिजे नाहीं का ?

राणी:—मग तो कसा खेळायचा ?

द्रौपदी:—[उत्तरेला हातीं धरुन] आपण या चालत्या बोलत्या
भावलीचेंच लग्न करूं. आपणा सर्वांच्या वतीनें [भीम आणि अर्जुनाकडे
पाहून] मी वाळ अभिमन्युकरितां उत्तरेला मागणी घालतें. [राणीस]
आपण माझी एवढी हौस पुरवाल ना ?

पद ३७. चाल—सइ मजगमे अजि.

बहु गुणवती रुचिरस्मिता सून मजसि बहु आवडली ॥
मत्प्रिय बाल अभिमन्युला म्हणा तुम्हीं निज सुता
दिली ॥ धृ० ॥ मंगल खरें खुरें । करूं या प्रेम भरें ॥
जोडु कुलांची साखळी ॥ बहुगुण ॥ ? ॥


विराट:—मी कुमार उत्तर भाग्याचा म्हणत होतो; पण माझी उत्त-
राच अधिक भाग्याची ठरली. काय ? पांडव माझे व्याही होणार ? माझा
धन्यवाद मी कोणच्या शब्दांनीं करूं ?

(पडदा पडतो.)

भरतवाक्य. चाल-पहा पहा काय सुंदर.

भरतभूमी दास्यरजनी घोर विलया जाड लवकर ॥
 हिमनगाच्या भालपटलीं चमकुदे स्वाराज्य दिनकर ॥
 भरत० ॥ धृ० ॥ प्रगटुनी निज गुणगणांना । आक्रमोनी
 सुपथ नाना । राष्ट्रराजिस्थान माना । पावुं दे हा देई
 शुभ वर ॥ १ ॥

संगीत वीरविडंबन नाटक समाप्त.



पुरवणी पदें



अंक १ प्रवेश ३ पान २०

द्रौपदी:—विजय हा माझा नेहमीच आहे.

[चाल—साजन होर]

नरवर मूर्ता, तनुमती किर्ती, वाहुनियां नेत्र मम धाले ॥
अजि बहु काळें ॥ मन माझे सुखी झालें ॥ सरुनी
असुखाचा काल आला बरा, काल आला बरा ॥
परतुनी देई सुख सगळें ॥ धृ० ॥ सार्थक झालें पर-
गृहवासा ॥ सुख न सज यश वेगळें ॥ १ ॥

अंक १ प्रवेश ४ पान २३

उत्तर:—चल ताई.

[चाल—चल जारे वेदरदे]

चल जाऊं भाऊराया पाहाया मत्प्रिय सखी विजया ।
कां वलानातूं करिसी ॥ ललित कला स्त्री भोग्या नर
मत्सरि फसतिल हठाग्रहें जरि करितिल व्यवसाया ॥
धृ० ॥ संभाळ संभाळ मौक्तिक माला ॥ धोका ति-
येला अवचित आला ॥ नाट्यांत वृत्त्यांत गीतांत
नारी ॥ करितील फजीति तव आज भारी ॥ संभाळ
संभाळ ॥ मणिमाला आवडती यश येई तिजला
रंगपरीक्षा नाहीं टळत तुला ॥ १ ॥

अंक ३ प्रवेश १ पान ६७

द्रौपदी:—अमात्यांना कैद करा बाहू.

[चाल—सुंदरी मोहे का]

फ.सवी वेष हा, दासी मजला मानुनियां ॥ अपमान
करूं नका आतां ॥ ध्रु० ॥ वीरसुता मी शापमुक्त
झालें, उभी असे ही सुवीर कांता ॥१॥

अंक ३ प्रवेश ६ पान ९४

उत्तर:—स्वाभिमानी पुरुषाच्या मनाला जंळजळीत निखान्यासारखा
चटका देतो.

[चाल—कहे मारे]

कां न दिधलें मरण तें ॥ बाहुनी देवराया ॥ ध्रु० ॥
लज्जानल हा मिथ्या स्तुतितैलें ॥ पेटवि चितेसम
मम काया ॥ १ ॥ विक्रम परधन चोरिलें अधमें ॥
जाऊ त्वरित भ्रम सर्व लया ॥ २ ॥